

Akshay Jadhav ( Rajyaseva 2021 Rank - 52 )

BY

Geo Note



Join : BharariAcademy

# — State Board Notes —

Std - 5<sup>th</sup>

विस्तार -

विषुववृत्तीय विस्तार - 12756 km

अक्षवृत्तीय विस्तार - 12714 km

$$\rightarrow \text{अक्षवृत्ते} = 90 + 90 + 1 = 181 \text{ (2 अक्ष मध्यील अंतर 111.04 km)}$$

$$\rightarrow \text{रेखावृत्ते} = 180 + 180 = 360$$

$\rightarrow$  दोन रेखावृत्तामध्यील अंतर ध्रुवांपासून विषुववृत्ताकडे वाढत जाते.

$\rightarrow 0^\circ / \text{मूळ रेखावृत्त} - (1) \text{K}$  (ग्रीनिंच वाहरापूर्व जाते)

$\rightarrow$  बृहतवृत्त - पृथ्वीचे दोन समान माग करणारे / विषुववृत्त / लांबी पृथ्वीव्या। परिवासकी

$\rightarrow$  प्रकाशवृत्त - प्रकाशित व अप्रकाशित मागाला केळेकरणारे.


$\rightarrow$  परिवलन - पृथ्वीचे स्वतः भोवती फिरणे ; गती - अक्षीय

$\rightarrow$  परिभ्रमण - पृथ्वीचे सुचभिंवती फिरणे ; गती - कक्षीय

$\rightarrow$  सर्व घृष्ण स्वतः भोवती पाईचिमेकडून पूर्वकडे फिरतात.

Except : शुक्र - पूर्वकडून पाईचिमेकडे.

म्हणून शुक्रावर सुर्य पश्चिमेकडून उगवतो.



$\rightarrow$  प्रत्येक  $1^\circ$  अंतरावरील रेखावृत्तांन्या केळेत  $(\text{लिनिटींचा})$  फरक पडतो.

पृष्ठ उदा - गुजरात व असांगाच्या प्रदेशा दरम्यान  $29^\circ$  रेखांशा  $\rightarrow$  इतास ५६ मिनीटे फरक.

$\rightarrow$  भारताची प्रमाणवेळ  $72^\circ 30'$  पू. रेखावृत्तावरून ठरवतात. (U.P. अलाटाबाद वरून)

$\rightarrow$  भारतीय प्रमाणवेळ ग्रीनिंच केळेपेक्षा - ५.३० तास पुढे

अंतरराष्ट्रीय वाररेषा - ६.३० तास पुढे

$\rightarrow$  USA मध्ये ४ प्रमाणवेळा मानल्या जातात.

$\rightarrow$  आकृती गतीन्या / परिवलनाचा परिणाम -

- विषु. वृ. वर पृथ्वी काळीरी पुगीर होते व ध्रुवावर चपटी
- दिन / रात्रि निमित्त
- वाचाची / सागरी प्रवाहाची दिशा बदलते.
- दिवसांन्या स्वरूपात काळगाणना.

$\rightarrow$  आकृती गती / परिभ्रमण परिणाम -

- वर्षांच्या रवान्पात काळगाणना
- केळेवेळाच्या असंतुंची निर्मिती

→ पृथ्वीचा कक्षेचा प्रतल-

पृथ्वीची कक्षा कडे ने पाहिली आसता एक सरळरेखा दिसते, या कात्पनि क मागासु पृथ्वीचा कक्षेचा प्रतल म्हणातात.


→ पृथ्वीचा आरा प्रतलारी  $\Rightarrow$   $66^\circ 30'$  कोन करतो:

$\Rightarrow 23^\circ 30'$  काळजेला जाते.

→  $\frac{1}{3}$  प्रकाशवर्ष =  $8,46,000$  कोटी किमी.

→ पृथ्वी व सुर्यमधील अंतर =  $1.3$  प्रकाश मिनिटे.

→ पृथ्वी व चंद्रमधील अंतर =  $1.22$  प्रकाश सेकंद



→ पृथ्वीभोवती आसलेले हवेचे आवरण -

→ घटक :-

① वायु -

@ Nitrogen  $\Rightarrow 78\%$

$\rightarrow$  इडांच्या येणी मजबूत होण्यासाठी

$\rightarrow$  ऑक्सिजनची तीव्रता कमी होण्यासाठी

② Oxygen  $\Rightarrow 21\%$  (At height of 120 km O<sub>2</sub> will be negligible)

$\rightarrow$  शुद्ध O<sub>2</sub> इवसनास हानिकारक, महान N<sub>2</sub> तीव्रता कमी करतो.

③ CO<sub>2</sub>  $\Rightarrow 0.03\%$  (Upto 90 km)

$\rightarrow$  श्वसन, च्वलन, उचालामुळे, निघाटन आदून उत्पत्ती.

$\rightarrow$  Photosynthesis  $\rightarrow$  Carbon शोषून O<sub>2</sub> बोहेर टाकतात.


$\rightarrow$  वातावरणाती प्रमाण 315 ppm

④ Ozone (O<sub>3</sub>)  $\Rightarrow$  प्रमाण असामान.

$\rightarrow$  भुवळाजवळ कमी प्रमाण.

$\rightarrow$  25-40 km तळीवर प्रमाण सर्वाधिक झोऱ्यातील O<sub>3</sub> सार.

$\rightarrow$  0.07 ppm or 70 ppb



Argon  $\Rightarrow 0.93\%$

⑤ वाष्प / पाण्याची काफी

⑥ धूलिकाठ

\* 160 m उंच गेल्यास 10°C तापमान कमी होते.

\* वातावरणाचे यशः -

### बाह्यांशर (Exosphere)

उंची  $\Rightarrow$  500 - 750 km (तापमान उंचीनुसार ↑)

- ऑक्सिजनचे व्यूहल अणू, आयनीकृत ऑक्सिजन, H<sub>2</sub>, He.
- यांचे मुळ सुक्ष्मकण.

750 km

पुंबकीय मंडळ - 2000 km पर्यंत व्यूहल कणांचा प्रमाण.

- व्यानंतर e<sup>-</sup> e<sup>+</sup> चे आस्ति त्व.
- महान चुंबकीय मंडळ.

500 km

### आयनांशर (Ionosphere)

उंची  $\Rightarrow$  80 - 500 km (Ions present, charged particles)

- 180 km  $\Rightarrow$  396°C & 315 km  $\Rightarrow$  700°C

आयनांशरामध्ये

- D शर  $\rightarrow$  मध्य मंडळ = 80 - 99 km
- E शर  $\rightarrow$  केनिकी हेविसाईट  $\rightarrow$  99 - 130 km
- F शर  $\rightarrow$  अंपलटन शर  $\rightarrow$  150 - 380 km
- G शर  $\rightarrow$  400 km पेक्षा जास्त यात्रा Radio waves प्रवाहित होतात.

80 km

### मध्यांशरामध्यी

#### मध्यांशर (Mesosphere)

- उंची  $\Rightarrow$  50 - 80 km [सवति कमी तापमान]

50 km

#### स्थितस्तरामध्यी (Stratopause) [50-55 km]

### स्थितांशर (Stratosphere) -

$\rightarrow$  विस्तार अक्षवृत्तानुसार त्रैत्यनुसार बदलतो (Summer ↑, winter ↓)

$\rightarrow$  हवेची हालचाल होत नाही | वैमानिकांना सुरक्षित.

$\rightarrow$  उंची - 13 - 50 km

$\rightarrow$  11 - 25 km - तापमान स्थिर - 56°C  $\rightarrow$  समताप क्षेत्र

### ओज्झोनांशर (Ozonosphere) -

$\rightarrow$  25 - 40 km.

$\rightarrow$  UV किंवा शोषून जीवसृष्टीचे संरक्षण.

$\rightarrow$  UV मुळ V.I. O<sub>3</sub> निर्भिती.

$\rightarrow$  धराची जाडी Dobson उपकरणाने मोजतात.

11-16 km.

### तापस्तरामध्यी (Tropopause) (3 km) 56°C same

### तापांशर (Troposphere) -

$\rightarrow$  उंची 11 km.

$\rightarrow$  हवेचा दाब = 760 mmHg, 1013.2 mbars.

$\rightarrow$  तापमान = 25 - 2°C 11 km  $\begin{cases} 22.6 \text{ मिलीमी} \\ -56^\circ\text{C} \end{cases}$

$\rightarrow$  तापांशराची उंची  $\rightarrow$  वि. वृत्तावर - 16 km  $\rightarrow$  -80°C

$\rightarrow$  45° फ्रू.वर - 11 km  $\rightarrow$  -56°C

$\rightarrow$  धूवावर - 8 km  $\rightarrow$  -46°C

$\rightarrow$  अभिसरण प्रवाहाचा विभाग.

हिवामान & मार्ग -

temp ↓ वायुदात्रा ↑

माल्यून - तेजस्वुसार बदलारे वारे

नैत्रात्य मोसमी वारे - उद्दिष्ट्यात → वायव्य व उत्तर भागात्तुन दक्षिणोक्ते

ईशात्य मोसमी वारे - हिवाळ्यात → ई → ने.

उद्दाळा

- Feb - June
- March - द. मार्ग
- June - वायव्य व उ. भारतात सापडान जास्त.
- उ. भारतात दिवसा कोडे व उषा वारे वाहतात ⇒ लू.
- WB, JH राज्यात वादली पाऊस = काल बैसाळी
- जूनच्या शेवटी वादली व गडगाडाची स्वरूपाचा पाऊस कनिंग केरळ  
↓  
ब्लॉसम रॉवर्स कोफिला उपशुक्ला
- महाराष्ट्रात आमुसरी वळीवाचा पाऊस.

पावसाळा

- June - Sept.
- उषा व दमद ल्लामान बाध्युक्त वारे ने → ई
- सख्याद्विच्छा पश्चिम भागात जास्त पाऊस.
- पाक्स भा. पठारी प्रदेशात प → पू कमी
- चेरासुंजी = 10800m  
मौर्शिंशम = 11400m

प्रतीचा पाऊस

- Oct - Nov
- वारे ⇒ ई → ने.
- बंगाल-च्या 1 उ. शा वर्जन वाहताना बाध्य शोधुणा घेतात.
- T. N & A. P किनारी भागात जास्त पाऊस पडते.

हिवाळा

- Nov - Jan
- 3. भारताचे तापमान ↓
- जागेवारी भारतातील सर्वत शंड हिवाळा,

अकडुमा पण

\* मनारचे आळात = मोती सापडतात.

\* केरळच्या किनारी भागात = Thorium खनिंज.

\* भारतात वापरल्या जाणाऱ्या एकूण पायापैकी

72% कृषीसाठी

5% उद्योग

3% दैनंदिन गरजेसाठी.

## ऋतुनिर्मिती -

### ३) सूर्याचे भासमान अमणा -

① 21 Jun - 22 Dec → सूर्योदयाचे स्थान अधिकाधिक दक्षिणोकडे अरक्ते → दक्षिणायण

② 22 Dec - 21 Jun → सूर्योदयाचे स्थान अधिकाधिक उत्तरेकडे → उत्तरायण.

→ सूर्य एकाच जागी असतो व आस कललेली पृथकी सूर्यभ्रोवती फिरते. त्यामुळे पृथकीवर्धन बघताना सूर्य उत्तरेकडे। दक्षिणोकडे अरकल असत्यासारखे वारा. सूर्याच्या अशा सरऱ्यात्ता सूर्याचे भासमान अमणा म्हणतात.

### ४) अयन दिन (अयन = जागे)

21 Jun ⇒ सूर्य दक्षिणोकडे

22 Dec ⇒ उत्तरेकडे.

५) पृथकीचा आस कललेला असल्यामुळे सूर्यभ्रोवती फिरताना परिमुळण मागविर पृथकीच्या आसांच्या ४ विशेष स्थिती लयार ठोतात.

↓  
२ सम्पात स्थिती

→ इयावेळी पृथकीचे दोहळी ध्रुव सूर्य-  
समोर असतात.

↓  
सम्पात दिन

22 Mar

23 Sep

वसंत सम्पात

शरद सम्पात

→ विषुववृत्तावर मध्याह्नी किरण  
नीबरुप पडतात.

→ १२ तास दिवस

१२ तास शत्र.

→ 22 Mar - 23 Sep → उ. गो. ⇒ उल्लाळा द. गो. ⇒ हिवाळा

→ 23 Sep - 22 Mar → उ. गो. ⇒ हिवाळा द. गो. ⇒ उल्लाळा.

→ कोणाखाही रेखावृत्ताच्या पूर्वकडील रे. वृ. वरीलवेळ पुढे असते तर पश्चिमेकडील रे. वृ. मार्गे.

→ पूर्व दिशेने प्रवास करताना  
पश्चिम दिशेने प्रवास करताना

→ 180° रेखावृत्त ओलांडवे → मागचा वार.  
→ पृथका वार.

↓  
२ अयन स्थिती.

→ इयावेळी पृथकीचा कोणाताही एकध्रुव सूर्यकडे जास्तीत जास्त कललेला असतो.

↓  
अयन दिन.

↓  
21 Jun (उल्लाळा)

→ ३. ध्रुव अधिकाधिक सूर्यकडे कललतो

→ 23°30' उ. अ. वर्क मध्याह्नीला सूर्यकिरण नीबरुप

→ कर्कवृत्त → डोक्यावर सूर्य

→ ३. गो. ⇒ सवति मोठा दिवस

द. गो. ⇒ सवति मोठी शत्र

↓  
22 Dec (हिवाळा)

→ ८. ध्रुव अधिकाधिक सूर्यकडे कललतो.

→ 23°30' द. अ. मध्याह्नीला सूर्यकिरण लंबस्त्रम् माकरवृत्त.

→ माकरवृत्त → सूर्य डोक्यावर.

→ उ. गो. → सवति मोठी शत्र


द. गो. → सवति मोठी दिवस

→ द. गो. → सवति मोठी शत्र

→ द. गो. → सवति मोठी दिवस

**सूर्य, पृथ्वी व चंद्र**


**सूर्यपिसून अंतर.**



→ पृथ्वीभोवती परिभूमण करल्यासाठी चंद्राला  $\Rightarrow 29\frac{1}{2}$  दिवस

→ स्वतः भोवती  $= 27\frac{1}{2}$  दिवस.

\* चंद्राच्या गतीचे परिणाम -



→ शुक्रभष्टुन  $\rightarrow$  अमावस्या ते पौर्णिमा - चंद्राचा प्रकाशित भाग ॥

→ कृष्णपक्ष  $\rightarrow$  पौर्णिमा ते अमावस्या,

→ वृद्धकला  $\rightarrow$  चंद्राचा येत्र उदयत जाणारा प्रकाशित भागाचा आकार,

→ दोहळी पक्ष प्रत्येकी १५ दिवसांचे असतात  $\rightarrow$  दोहळीचा मिळून  $\Rightarrow$  चांहमास (मालिना)

→ चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरव्यामुळे महिना ली कालगणना करता येते.



→ पृथ्वीचा सूर्यभोवतीचा प्रवक्षिणामार्ग व चंद्राचा पृथ्वीभोवतीचा प्रवक्षिणामार्ग एकाच पातळीत नाहीत  $\rightarrow$  त्यांच्यात ५° कोन डाओहे.

\* **सूर्यघृषण**

$\Rightarrow$  सूर्य  $\rightarrow$  चंद्र  $\rightarrow$  पृथ्वी

$\rightarrow$  खग्रास - दाट सावलीच्या

भागातून सूर्य फूफ झाकलेला

$\rightarrow$  खंडग्रास - विरळ सावलीतून काळी भाग दिमो.

$\rightarrow$  कंकणाकृती  $\rightarrow$  चंद्र अपमू स्थितीत असाहाना

$\rightarrow$  max time = 7 min 20 sec.

$\rightarrow$  अमावस्येता

**चंद्रघृषण**

$\Rightarrow$  सूर्य  $\rightarrow$  पृथ्वी  $\rightarrow$  चंद्र.


$\rightarrow$  खग्रास

$\rightarrow$  खंडग्रास

$\rightarrow$  max time 107 min

$\rightarrow$  पौर्णिमेला

वारे



1) पृथक्षीला पृष्ठभागावरील घण्टिमुळे व परिवलनाच्या गतीमुळे या मागातील हवा वरच्यादिशेने लोटली जाते. परिणामी कमीदाब पडते.

2) सागरी म्हावाह अनेक आठता.


1) विषुववृत्तीय मागात वर गेलेली हवा जास्त उंचीवरून धूरीय प्रदेशाकडून वाढी भागते.

2) उंचीवरील तापमानामुळे हवा जडलेल्या  $25^{\circ}$  -  $35^{\circ}$  मध्ये जास्त दाब पडते. सूर्यचिंही किरणे तंबलप पडतात; तापमान जास्त, हवा तिरळ कमी दाब पडता.


3) पृथक्षीला परिवलनामुळे उ. व. द. धूरातीलील हवा पूर्व जायाच्या प्रयत्न करते; परंतु पृथक्षील Gravity tidal Force मुळे दूर लोटलेली हवा पुढील पृथकीकरे आकर्षिती जाते. मध्यून  $25^{\circ}$  -  $35^{\circ}$  लेखाने जास्त दाब पडता.

वर्षभरे तापमान  $0^{\circ}\text{C}$  पेक्षाही कमी  $\therefore$  जास्त दाब पडता.


→ वायुदाब पट्टे सुभक्त्या मासमान झुमानुसार सुमोरे  $5^{\circ}$  -  $7^{\circ}$  उल्लऱ्या दक्षिणेकडे सरकतात  
→ समुद्रसपारी वर वायुदाब →  $0.01325 \text{ bar}$  ( $1013.2 \text{ millibar}$ )



21 Mar + 23 Sept.



22 Dec.  
(दक्षिणेकडे  $5^{\circ}$ )



→ समावेशी अंग (8.7 Savadi).

### ① हवेचा दाब (pressure)

समुद्रपृष्ठीवर → 29.92 inch  
→ 760 mm Hg  
→ 1013.2 mbur

→ समशार रेखा (Isobar) → हवेचा दाब सारखा असणाऱ्या ठिकाणीना जोडणारी रेखा.

→ हवेचा दाब मोजणारी उपकरणे -

① फॉर्टिनचा वायुमारमापक

② निष्ट्रिव वायुमारमापक

③ अल्टीमीटर (Barometer)

④ वायुमार लेखक.

### ② हवेचे तापमान (temp)

→ समताप रेखा → समान तापमान असणाऱ्या प्रदेशांना जोडणारी रेखा (Isotherm)

→ तापमान मोजणारी उपकरणे -

① कमाल आणि किमान तापमापक

② तापमान लेखक (Thermograph)

### ③ आहिता (Humidity)

→ हवेत असणारे बाष्पाचे प्रमाण.

① निरपेक्ष आहिता (absolute humidity).

- कोणत्याही वेळी 1 घनफुट / घनमीटर हवेत एका विशिष्ट हवेत जेवढे ग्रेन / ग्रॅम बाष्प असेल त्या हवेची योवेळची आहिता.

② सापेक्ष आहिता (relative humidity).

- विशिष्ट आकारमानाच्या व तापमानाच्या हवेतील बाष्पाचे प्रत्यक्ष प्रमाण व त्याच तापमानावर व्याप्त आकारमानाच्या हवेची बाष्पधारकशक्ती यांचे भुऱ्योत्तर.

→ आहिता मोजणारी उपकरणे -

① Wet & dry thermometer (ओल्या आणि कोरड्या फुऱ्याचा तापमापक)

② Hygrometer (आहितामापक)

③ Hygrograph (आहितालेखक)

### ④ वृष्टी (Precipitation)

→ हवेत बाष्पाचे प्रमाण वाढल्यास / हवेचे तापमान कमी झाल्यास.

→ हवा बाष्पधारणा शक्तीची कमाल मर्यादा गाठते व बाष्पाने थँडात घनते.

→ हवेत जास्त असेलेल बाष्प पडत्या / हिमाच्या स्वरूपात कुपृष्ठावर पडते.  
यालाच वृष्टी झालात.

\* ढगफुटी : 2 तासात 200 mm पेक्षा जास्त पडती.

\* अतिवृष्टी : 24 तासात 65 mm पेक्षा जास्त पडती.

→ समवृष्टी रेखा (Isohyet) - समान पाक्षीस असणाऱ्या ठिकाणीना जोडणारी.

## ⑤ Wind (वात)

वायुचे मापन -

- ① वात कुक्कट (Wind vane) & वायुवेगमापक (Anemometers)
- ② वायुवेगलेख (Anemographs).

## ⑥ सूर्यप्रकाश -

→ सूर्यप्रकाशाचा कालावधी मोजण्यासाठी सूर्य तबळडी (sundial) वापरतात.

→ सम सूर्य प्रकाश कालावधी रेषा (Isohel)

## ⑦ दुख्यता

⑧ मेघ - हेतील वाष्पाचे संहीनवन (condensation) होऊन मेघ तयार होतात.


→ अम्बाट्छादीन आकाश स्वरूप - एकादया प्रदेशात मेघांनी आकाशाचा किंती भाग व्यापलेला आहे हे अष्टशामध्ये (oktas) (118<sup>th</sup>) मोजलात.

→ समअम्बाच्छादील रेषा (Isoneph) - विशिष्ट केळी समान अम्बाट्छादीन आकाश स्वरूप असणारी रिकांगे.

## IMP TOPIC

\* सौर विकिरण व उष्णतेचे संबंध (Solar radiation & Heat balance)

→ जितकधा प्रमाणात भूधुलही पृथ्वीवर येतात तितक्यात प्रमाणात दीर्घलही परत सूर्याकडे जातात.



→ सौर स्थिरपद | सौर स्थिरांक (Solar constant)

- अडिंबानाच्या निरीक्षणाम्बाया आधारे दर.
- $159 \text{ cm} \Rightarrow 2 \text{ cal of Heat / min.}$

→ पृथ्वीची भूधवला / परावर्ती गुणात्मक - (The Earth's albedo) -

- सौरशक्तीपर्याय (35%) वाट परावर्तीत केला जातो, तो पृथ्वीला निरुपणाऱ्या असते.
- विषुववृत्तीय प्रदेशात 30 %.

→ सारित दिनप्रकाश (Diffused Daylight)

- काढी सौरशक्ती विकिरण (scattering) व परावर्ती (Reflection) व्यावरावरणात केकली जाते परंतु ती संपूर्णपणे नाही न ठेता. परत पृथ्वीला मिळते, घालाच ...

→ सूर्यपृष्ठाच्या  $159\text{m}$  भागापासून  $= 1,00,000 \text{ Hp}$  इतकी असते.

→  $99.5\%$  सूर्यकूळ तर  $0.5\%$  उर्जा इतर भूद वताचांपासून मिळते.

→ पृथ्वीचे सरासरी तापमान  $15^\circ\text{C}$  असते.

Length of Days:

Latitude	$0^\circ$	$20^\circ$	$40^\circ$	$60^\circ$	$90^\circ$
Dec 22	12 hr	10 h 48 m	9 hr 8 m	5 hr 33 m	0
Jun 21	12 hr	13 h 12 m	14 hr 52 m	18 hr 27 m	6 months

## \* पृथ्वीचा औषिक तोळेबँद -

सूर्य → पृथ्वी

लघु लहरी = 100%

→ परावर्ती = 35% (Reflected) (वाया)

(a) क्षांमुळे = 27%.

(b) मूपृष्ठापासून = 2%.

(c) धूलिकण व वाष्प = 6%.

→ मूपृष्ठाला थूर्फिरणाऱ्यारे -

प्रत्यक्ष मिळाली ऊर्जा =  $34\% \{ 51\% \}$   
विकिकरणाचारे = 17%.

वातावरणाने शोधलेली = 14%. = वाया.

→ वाया गेलेली एकूण ऊर्जा =  $35 + 14 = 49\%$ .

→ मूपृष्ठाकडे पोलोचलेली ऊर्जा = 5%.

→ पृथ्वी + वातावरणाला मिळालेली =  $51 + 14 = 65\%$ .

पृथ्वी → सूर्य

दिली लहरी = 100%.

→ 65% ऊर्जा यश खूभाकिडे.

→ खूभाकिडन येताना (वातावरणाने शोधली) = 14%.

→ पृथ्वीपायान उत्तरिल होणारी = 23%.

(a) वातावरणाने शोधलेली = 6%.

(b) उत्तरांगाने अवकाशात = 11%.  
जाऊन नाहीशी

→ अमिसरणामुळे परन जाणारी = 9%.

→ वाष्पीमवन + सांद्रीमवन = 19%.

$65 + 35\% = 100\% \text{ परावर्ती }.$

## \* Heat Balance -

→ पृथ्वीचे सरासरी तापमान  $15^{\circ}\text{C}$  असते, त्यात घट / वाढ होत नाही.

→  $37^{\circ}\text{N} - 37^{\circ}\text{S}$  अक्षवृत्तांत्या दरम्यान लघुलहरीद्वारे येणारी सौरशक्ती दीर्घ लहरीद्वारे जाणाऱ्या सौरशक्तीषेही जास्ते असते. म्हणजेच या भागात तापमान जास्त आढळते. याडलंट परिस्थिती उच्च अक्षवृत्तीय भागात असते.


→ जास्त वादली हवामान कोहे व का असते?

- उच्चातेची आदलावद्य (अमिसरण) मध्ये कटीबंधीय प्रदेशात विशेषत:  $30^{\circ} - 50^{\circ}$  रेंड्रा पटखात होत असल्याने या प्रदेशात जास्त वादली हवामान उभेते. म्हणजेच या भागात आवर्त-प्रत्यावर्त यांची निर्मिती जास्त होते.


→ वातावरणातील व महासागरातील घाण्याचे आमिसरण होऊन अक्षवृत्तीय औषिक असमानता कमी केली जाते.

अतिउंचावरण परिस्थितीकून पुर्वकृत वाहनाचा वेगवान वाच्यामुळे झण्डाजेच (Jet stream) मुळे देखील रांतुलन याचाते जाते. यासाठी 'अक्षवृत्तीय उल्लाता रांतुलन' झण्डातात.

### Short wave solar radiation



### Long wave solar radiation




# \* वारे व हवेचा दाब \*

→ पृथकीवरील हवेच्या दाबाचे वितरण |  $\rightarrow \text{उच्चगामी} = \text{समुद्रपाश्निपास्नन उंची}$   
 $\downarrow$   
 हवेचा दाब कमी ( $5490\text{m}$ )  
 $\rightarrow 108\text{ मी ht. ST} = 13.6 \text{ milibar}$

$\rightarrow \text{द्वितीयसमांतर} = \text{समभार रेषांनी व्हरितात.}$

→ वायुभार उतार (Barometric slope / Pressure Gradient).  
 - हवेच्या दाबामधील बदल समभार रेषेला काटकोन करून जास्त दाबाक्षन कमी

दाबाच्या प्रदेशाकडे दरवितात.



→ वाच्याचे नियंत्रण करणाऱ्या शक्ती (forces controlling wind).

④ Coriolis Force - पृथकीच्या गतीमुळे निमित्ति घेणारा force

- वाच्याच्या मुळ दिशेवर परिणाम.

⑤ i) फेरेल चा नियम -

उ. गोलाधी  $\Rightarrow$  मुळ दिशेपास्नन उजवीकडे वळतात,

द. गोलाधी  $\Rightarrow$   $\nwarrow$  डावीकडे वळतात.

ii) बाइज बैलॉट सिद्धांत -

उ. गोलाधीत वाच्याच्या दिशेकडे पाठकेश्यास  $\rightarrow$  उजवीकडे  $\rightarrow$  जास्त दाब पट्टा

द. गोलाधीत वाच्याच्या दिशेला पाठ केली  $\rightarrow$  उजवीकडे  $\rightarrow$  कमी दाब पट्टा  
 $\rightarrow$  डावीकडे  $\rightarrow$  जास्त दाब.

→ भू-आवर्ती वारे (Geostrophic wind) -

- भूपृष्ठपास्नन अतिऊंचाक्षरून वाहणाऱ्या वाच्याच्या coriolis force परिणाम करत नाही.

- अतिऊंचाक्षरील वातावरणाच्या संतुलन Coriolis force.

→ वायुभार उतार - **अकेंडमी**

समभार रेषा जबळ  $\rightarrow$  वायुभार उतार तीव्र  $\rightarrow$  वारे अतिवेगाने वाहतील.

समभार रेषा दूर  $\rightarrow$  वायुभार उतार मंद  $\rightarrow$  वारे कमी / मंद गतीने वाहतील.

⑥ केंद्रोत्सारी ब्रेणा (centrifugal force) -

- पृथकीच्या परिवर्तनामुळे निमित्ति होते.

- आमुळे पृथकीच्या केंद्रोत्सारी विरुद्ध बात्रुला वारे फेकले जातात  $\rightarrow$  गतीवर परिणाम वाच्याच्या

- चक्रीय वाढळ C.F. चा परिणाम.

⑦ घर्षण -

→ भूप्रदेशावर  $\rightarrow$  भूरेपे जास्त  $\rightarrow$  घर्षण जास्त  $\rightarrow$  वाच्याची गती मंदावरे व दिशा बदलते.  
 - समभार रेषांना वारे समांतर न वाहला  $\rightarrow$   $20^\circ - 40^\circ$  चा कोन करतात.

→ सागरी प्रदेशावरन - घर्षण कमी - समभार रेषांना  $10^\circ$  वेळा कमी कोन

→ वाच्याच्या वेगाला मध्यादित करणारी शक्ती  $- 500$  ते  $1000\text{m}$  उंचीपर्यंत मध्यादित.  
 यापेक्षा जास्त उंचीवर वाहणाऱ्या वाच्याच्या घर्षणाच, परिणाम होत नाही.

## \* वात्याचे पृष्ठां -

### ① ग्रहीय वारे (Planetary winds) -

पृथ्वीचे विस्तीर्ण होता व्यापतात मुळाने ग्रहीय वारे.

### ② पूर्वी / व्यापारी वारे -

→ विषुववृत्त आणि  $10^{\circ}$  -  $25^{\circ}$  उ. गो. व द. गो. दरम्यान वाहतात.

→ दिशा : पूर्वेकडून पार्श्विमेकडे.

→ उ. गो. → द्विशांव्य व्यापारी वारे ; द. गो. → आगलेच व्यापारी वारे.

विषुववृत्तांतराले एकदा वेतात.

### \* वैशिष्ट्ये -

① वर्षभूर व नियमित वाहतात.

② मुख्यात : सागरी प्रदेशावरून प्रवेश.

③ वेगाने वाहतात - सागरी प्रवर | मंद गतीने वाहतात - खंडांतर्गत.

④ वेग -  $16$  ते  $24$  km/hr. सागरी प्रदेशांव्या  $31\%$  भागावरून वाहतात.

⑤ उष्ण प्रदेशाकडे वाहतात → तापमान ↑ → वाष्पदारण ↑ → खंडांव्या पूर्वभागात पाऊस.

(खंडांव्याने पाऊस देतनाही पार्श्विमेकडे कमी होते).

⑥ उष्णांव्यात वेग कमी, छिकाळ्यात जास्त.

⑦ हिंदी महासागरावरून वि.वृत्ताकडे उत्तर भागात मौसमी वाचात रूपांतर,

(उत्तरांव्या व्या. वा. → नैऋत्य मौसमी वारे)

### ⑧ पार्श्विमी / प्रतिव्यापारी वारे -

→  $35^{\circ}$  -  $60^{\circ}$  उ. व द. गोलांधिल वाहतारे वारे.

→ पार्श्विमेकडून - पूर्वेकडे.

→ उ. गो. = नैऋत्य प्रतिव्यापारी, द. गो. = वायव्य प्रतिव्यापारी,

### \* वैशिष्ट्ये -

① की व मकरवृत्तांतरालील जास्त दावाचा। प्रदेशाकडून कमी दावाचा। प्रदेशाकडे व उष्ण → खंडकडे वाहतात त्यामुळे वाष्पदारण शक्ती कमी होते.

② दिशा व गती अनिश्चित.

③ काढीवेळा संधी तर काढीवेळा वाढली रूप.

④ हिंद्यात वेगाने वाहतात.

→ द. गो. भूखंडांपेक्षा सागरी प्रदेश जास्त असत्याने प्रतिव्यापारी वारे नियमित वाहतात.

→ द. गो.  $40^{\circ}$  द. अ. पलीफडे भूप्रदेशाचा जास्त अडथळा नसत्याने वारे वेगाने वाहताना)

विशिष्ट आवाज करतात → गरजणारे चाळीव्य (Roaring forties)

→ द. गो.  $50^{\circ}$  द. अ. संधी सागरी प्रदेश असत्याने वायांना कोणताही अडथळा असत नाही - वारे अतिवेगाले वाहतात - उग्र रूप द्वारण करतात → खवळवेळे पंजासवारे /

Fifour fifties / शूर पश्विमी वारे.

→ द. गो.  $60^{\circ}$  द. अ. → किंचाळणारे साठ → screaming sixties.

→ प्रतिलिपारी वाच्यांमुळे पाऊस पडणारी ठिकाणी-

- ⑤ पश्चिम कॅनडा
- ⑥ पश्चिम युरोपियन देश
- ⑦ भूमध्य सागरान्वलील देश
- ② US ने California
- ③ द. गो. चिलीचा मध्यभाग,
- ④ द. आफ्रिकेन प्रांत
- ⑤ द. ऑस्ट्रेलिया.

### ⑦ ध्रुवीय वारे (Polar winds)

- $60^{\circ}$ - $70^{\circ}$  उ. व. द. गो. च्या वर्षती वाढणाऱ्या वाच्यांना.
- फ्री पूर्वकडून → पश्चिमेकडे.
- उ. गो. → Northeastern रुदातात.
- अतिशय वेगाने वाढतात. तोमेच हिमवधि होतो.
- या अतिथंड वाच्याच्या सानिध्यात उबदार वारे अख्याय आवर्त निर्मिती होते.

### \* विषुववृत्तीय शांत पट्टा-

- उ. व. द. गो.  $20^{\circ}$  पर्यंत.
- खराच काळ हवा शांत असल्याने वारे वाढत नाहीत.
- सशसरी विस्तार : 300-500 m

### \* ITCZ (Inter Tropical Convergence Zone) / अंतर उच्च कटिबंधीय केंद्रीयवाल पट्टा.

- ज्या प्रदेशात वारे एकत्रित घेलात त्यास ITCZ
- विवृत पट्ट्यात व्यापारी वारे एकत्र घेऊन त्यांना उद्यगामी भालचाल प्राप्त होते.
- या विमागात काही वेळे अंतरांक वाढले व पाऊसाची पडले.

### \* अशव आक्षांश (Horse latitude)-

- ककीवृत्तावर मार्करवृत्तांजवळ  $25^{\circ}$ - $35^{\circ}$  उ. व. द. दरम्यान जास्त दाढाचा पट्टा.

### (B) मोसमी (माल्झून) वारे-

- त्रै तुमानानुसार आपल्या प्रवाहाची दिशा घडलारे वारे.
- या वाच्याच्या निर्मितीवर भूम्भाग आणि जलभागाचे विभेदी तापन डाणि शितलीकरण ITCZ स्थानवद्भु, जेट स्ट्रीमची स्थिती, El Nino & La Nina या प्रभाव.

### @ उद्धाळी मोसमी वारे-

- ककीवृत्तावर लंबरूप किरणे → मध्य व आग्नेय आशिया, भारत, चिन, Pak तापमान जास्त, वायुदाब ↓ → भगत त्या जलभागावर जास्त दाढ पट्टा.
- जलभागावरून भूम्भागाकडे वात्प्रवात वारे.
- नैत्रेत्यकडून इशाव्ये कडे → इशाव्य मोसमी वारे → वृष्टी देणारे.

### ⑥ ठिवाळी मोसमी वारे-

- मार्करवृत्तावर लंबरूप किरणे → हिंदी महासागरात तापमान वाढ → वायुदाब कमी
- भूम्भागावरून महासागराकडे वारे → इशाव्ये कडून नैत्रेत्यकडे ⇒ इशाव्य मोसमी
- शीत व शुष्क वारे.
- नामिंकनाडे, हिंदूतनामे किनारा, जपानचा पर्यावरण किनारा, चीन → ठिवाळ्यात पाऊस.

## \* Effect of El Nino & La Nina on Monsoon -

### (a) El Nino (लहान मुलगा) -

- द. अमेरिकेमधील इक्वेडोर आणि पेरू देशात्या प. किनारपट्टीलगत प्रासंगिक कारणामुळे किंसित होणाऱ्या उबदार सागरी जलाश.
- निर्मिती - पैसिफिक च्या अभिसरण घटामुळे / दृष्टित। झाँदोलन.
- पैसिफिक नृत्य पूर्व → पाश्चिम भागारी वारे वाहतात.
- परिणाम - पाश्चिम पैसिफिक किनारावर अवघण, द. अमेरिकेचा वि. तू. किनारावर पडील, महाय पैसिफिक मध्ये अभिसरण वाढके आणि हरिकेस.
- नै. मोसमी वारे भारत आणि आग्नेय आशियाची देशात हील होउन अवघण.

### (b) La Nina (लहान मुभगी) -

- El Nino च्या उलट, वारे वेगात वाहतात.
- महाय व पूर्व पैसिफिक मध्ये अस्थाषाविक शीत्या अंड पायाच्ये अभिसरण
- पैसिफिक, अटलांटिक + हिंदी महासागराच्या हेवेच्या दावाची प्रणाली व अभिसरण प्राळपात बदल.
- परिणाम - उप-उच्छ व उच्छ कटिबंधीय छामान मोठा बदल.
  - भारत आणि आग्नेय आशियात उत्ति-पञ्जिय पडते.

### (III) स्थानिक वारे (Local Winds)

- विशिष्ट स्थानिक परिस्थितीमुळे निर्माण होतात.

#### (A) \* डोंगराळ व दरीतील वारे -

- डोंगराळ प्रदेशात दैनिक तापमानाच्या भिन्नतेमुळे निर्माण
- डोंगरी वारे पवताच्या उताराकडून दरीकडे राखी वाहतात.
- दरीतील वारे पवताच्या शिखराकडे दिवसा वाहतात.

#### (B) डोंगरी वारे / अद्योमुख वारे / गुरुत्व वारे / कॅटाबॅटिक वारे -

(Mountain / down slope / gravity / catabatic)

- डोंगराळ कडून दरीकडे राखी वाहतात, अंड → डोंगरी.
- डोंगराळ कडून येणारी अंड हवा वेगाने खाली व उच्छ व हलकी हवा वर फ्ळकलवी.
- वारे उंच प्रदेशाकडून स्थलने प्रदेशाकडे वाहतात  $\Rightarrow$  गुरुत्व / Catabatic वारे.
- डोंगरी वारे राखी उतारानुसार खाली वाहतात  $\Rightarrow$  अद्योमुखी उतार वारे.

#### (C) दरीतील वारे (Valley wind / Anabatic / Up slope wind)


- दरीतून डोंगरमाण्याकडे दिवसा
- दरीतील वारे मुळे काहीवेळा डोंगरमाण्यावर पाऊस  $\Rightarrow$  Anabatic.
- दरीतील वारे दरीच्या उतारानुसार वर वाहतात  $\Rightarrow$  Up slope wind.

① फॉन (Fohn) → आस्ट्रिया → युरोप (Italy - Switzerland - Germany → Geneva)

→ उष्ण व होरडे असतात.

→ आवतमुळे निमग्नी → पार्श्चिम-पूर्व वाहतात.

→ आवतमुळे निगमिन क्षाल्यावर वाहतात.



जास्त दाबाचा प्रदेश निमग्नी → आस्ट्रिया दाखिले कदून पर्वत ओलांड्याचा प्रथल → temp ↑↑

जमनीतील ← Fohn wind ← temp ↑↑ ← पर्वत ओलांड्यावर ← वापाचे सांद्रीभवन होऊन  
- हिंडन व होन नदीच्या upto 5°-7° वारे उत्तारावरुन स्थल → द. उत्तारावर पाऊस  
शो-यात्रा गैरिका सरेवरापर्यंत  
→ उष्णाळ्यात व हिवाळ्यात वाहतात.

② चिनुक (Chinook) (उत्तर अमेरिका) =

→ उष्ण व होरडे

→ उ. - अमेरिका → उ. - द. पश्चिमेला रोंकी पर्वत ओलांड्युन पूर्वेकडे वाहतात.

→ रोंकी पर्वताच्या पश्चिमेकडे जास्त दाब, पूर्वेकडे कमीदाब.

→ रोंकी पर्वत ओलांड्यावर temp ↑↑ → रोंकी माध्यावर पाऊस → ओलांड्यावर तापमान 12°C पर्यंत वाढते → पूर्व उत्तारावरील बर्फ विलळतो → हिरव्या गवताची कुरणे.

→ हिमभक्षी झालात.

→ हिवाळ्यात वेग 100 km पर्यंत.

③ सिरोको (Sirocco) → इटली � Blood Rain झालात.

→ उष्ण व होरडे.

→ भूमध्य महासागराच्या आफिकेच्या किनारपट्टीवरुन → युरोपच्याके किनारपट्टीकडे उ. → द. वर्षभार वाहतात.

→ उ. आफिका → सहारा वाळतेंट → जास्त दाबाचा प्रदेश.  
भूमध्य सागर → कमी दाबाचा प्रदेश.

→ उ. आफिकेतून किनारपट्टीवरुन → उष्ण व होरडे वारे → भूमध्य ओलांड्युन, सिसीली,  
उष्णाळ्यात तीव्रता ← वर्षभार ← द. इटली व व्हीस देशांवरुन वाहतात जास्त.

④ खमसीन (Khamsin) - (इतिप्त, सौदी और खियाना नासदायक)

→ उ. आफिकेत वाहणारे उष्ण व होरडे वारे.

→ April - June दरम्यान - 50 दिवस वाहतात.

→ धुलिकण व रेती वाहत असल्याने इतिप्त ला प्राप्त.

→ temp - 40°-50°C .

## ⑤ हृमाण


- सहारा वाळवेट → ज्यासत दाढ़ी
- ग्रीनलैंड आखाताकडे → कमी धाव
- वायालरोबर रेती वंशुल वाहते.
- Mar-June → उषा हवा, Nov-Feb → शीत

## ⑥ नॉर्वेस्टर्स फ लू (Norwesters of 100)

- भारतात नै. मौसमी वारे पर बंगालमध्ये सूरज होण्यापूर्वी वायव्येकडून केगात घेणाऱ्या पादणी वाचांना → Norwesters.
- ८० → ३०-४० km केगाने
- ८० फ नॉर्वेस्टर्स वेगवेगळ्या दिशेने वाहतात.
- उ.गारात सतलज गंगा योग्यात गो. चून माहिल्यात विशेषता: दूपारी.

\* येंड व कोरडे स्थानिक वारे.

## ① बोरा (Bora)



## ② ट्रेमोन्टेना (Tramontena) → युरोप (ऑस्ट्रीया) → Adriatic Sea या पाश्चिम भागात वाहणारे येंड वारे.

## ③ मिस्त्रल (Mistral) → France (Lawrence River) → मिस्त्रल वेग - ५०-६० km / hr.

## ④ बुरान / खिलकाडी (Buran / Blizzard)

मँगोलिया, मांचुरिया फ मध्य आशिया → हिम वाढळे → Buran / पुगी.  
सैबेरिया, कॉनका फ USA → हिम वाढळे → खिलकाडी.  
वेग ५० - ६० km / hr.

## \* तापमानाची विपरीतता (Inversion of temp.)

- पूर्वीना पृष्ठभागापाशून जराजरो ऊंच जावे तसेलसे तापमान कमी होत जाते, परंतु विशिष्ट परिस्थितीत कमी न होता वाढते.

→ तापमानाची विपरीतता प्रस्थापित होण्यासाठी -

- ① स्थिर हवा
- ② निरक्षु आकाश
- ③ रात्रमानाचा मोठा कालखंड
- ④ कोरडी हवा
- ⑤ पर्वतमध्ये प्रदेश
- ⑥ उमात्थावीत भुवृष्ट

⑦ खारे व मतलई वारे - (डॉक्टर असे म्हणातात)

① खारे वारे (sand breeze)

- दिवसा जमीन तापते → कमी दाब, समुद्र → जास्त दाब.
- वारे समुद्राकडून जमिनीकडे.
- दुपारी १ - २ दरम्यान जास्त वेगाने.


② मतलई वारे (Land breeze)

- रात्री जमीन लवकर थँड → जास्त दाब, समुद्र - कमी दाब.
- वारे जमिनीकडून → समुद्राकडे.

\* पश्चिमी जेट स्ट्रीम वारे -

पश्चिम व पूर्व आशियात भूपृष्ठापासून 3 km ऊंचीवर पश्चिमी वाताचा प्रभाव.

विबोर - एक शब्दा.  
हिमालय  
दक्षिणेकडे - २०९ stream



\* प्रमुख स्थानिक वारे -

① उछा -

- 1) फॉन - आफ्ल्यू पर्वत (युरोप)
- 2) चिनूक - रॉकी पर्वत (हिमालयी)
- 3) सांता आना - (California)
- 4) खमसीन - सौ. अरेबिया, इजिप्त (उ. अमेरिका)
- 5) सामून - इराण
- 6) भू - उ. भारतीय मैदान
- 7) झोँडा - अर्जेंटिना
- 8) हरमेटन - प. अफ्रिका.

② थँड.

- 1) स्ट्रोल - फ्रान्स
- 2) बोरा - ग्रीस
- 3) पांघेरो - अर्जेंटिना
- 4) सदर्न ब२२ - उॉस्ट्रेलिया
- 5) मिस्ट्रल - फ्रान्स
- 6)


## वायुराशी (Air Masses)

- पृथक्किंवा पृष्ठभागावरील एव्हाद्या प्रदेशात असितिज समांतर दिशेत समान तापमान व आंतरिता या भौतिक गोष्टीत एक जिनसीपणा आढळून घेणाऱ्या एकेच्या राखीला.
- वायुराशी निर्भितीसाठी आसणारी स्थिती -
- ① प्रदेश एकजिनसी स्वरूपाचा पाहिजे.
  - ② अखंड भागारी प्रदेश (अखंड भूप्रदेश)
  - ③ वारे प्रत्यावर्त स्वरूपाचे पाहिजे. (केंद्राकडून वारेहे जाणारे)
  - ④ वातावरणाची मिळी ती दिला 1032-1103 ही अंतर पाहिजे.

उदा.

- ① America व युरोपियातील वफातिरादित आंकिट कैदानी प्रदेश → उत्तराञ्चलातील
- ② उषा व समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशातील विस्तृत सांगारी प्रदेश → उत्तराञ्चलातील वायुराशीसाठी.
- ③ सहरा वाळवंटी प्रदेश → उत्तराञ्चलातील.

वायुराशीचे प्रकार  
(Classification of Air masses)



U → unstable


S → stable.

W → warm


C/K → cold.

## \* सीमा / आघाडी / संक्रमण विभाग -

- दोन भिन्न शक्ती गुणवत्तमध्ये वायुराशी परस्पर विरुद्ध दिशेने प्रवास करतात व त्यांच्या दरम्यान उताराची सीमा तयार होते.
- उताराची सीमा ही समांतर / उभ्या स्वरूपाची नसते तर ती वज्र स्वरूपाची असते.



→ आघाडी निमिणि होण्यासाठी आवश्यक परिस्थिती -



Condition - १) जेळा र भिन्न गुणवत्तमध्ये राशी परस्परांच्या विरुद्ध दिशेने प्रवास करतील.


१) तापमानातील फरक -

- जेळा दोन विभिन्न तापमानाच्या वायुराशी परस्परांच्या समोर घेतील.
- विषुववृत्तानवळ सर्वसाधारणतः तापमान समान असते, यामुळे लिहे आघाडी तथार होन नाही.

## \* आघाडीचे प्रकार -

### ⑨ शंड सीमा (cold front)

- शीत वायुराशी उचिक आक्रमक, तीव्र व खियाशील.
- शीत वायुराशी उष्ण वायुराशीला वर टक्कलून पृष्ठभागाची जागा घेऊन्याचा प्रदाळ.



Squall line - चंडावत रेखा.

→ शंड सीमा झोकड्होबड्ह प्रदृश्या घर्षणामुळे → हवेचा वेग मोठा.

→ यामुळे उंचावरील छापुढे जाते व छेकेला फुटीर आकार घेतो.

→ तापमान-हास प्रमाण (Lapse rate) उलार तीव्र होलो.

→ सीमेच्या पुढे पृष्ठभागा कर मुसळधार पाऊस → आमीसरणामुळे.

→ वातावरण शास्त्रान थाला चंडावत रेखा नृहळात.

→ महाराष्ट्रात दुर्मिल आहे परंतु मात्स्यनांकात किंवा रपटीकर व मात्स्यपूर्वकात अंतर्गत प्रदेशात प्रसंगी घेते.

## ② उष्ण सीमा

- उष्ण व हलकी हवा आधिक तीव्र गतीने व आम भक्षीत्या अंड हवेवर आलड लेते.
- उष्णजोन अंड हवेला खाली ढकलण्याता प्रयत्न करते.



उष्ण सीमा  
पाक्ष

- दौडांचे रवरूप -

- सीमेच्या पुढे असणारे सिरोस्ट्रॉटस मेघ  $\rightarrow$  सूर्यव चंद्रामोवती खळे निमणि करतात. जसतशी सीमा निरीक्षाकाऱ्यवळ घेत आईल तसेतशी मेघांची उँची कमी कमी होउ लागते आणि ते आधिक दान ठेतात.

$\rightarrow$  सुखवातीला सिरोस्ट्रॉटस  $\rightarrow$  अल्योस्ट्रॉटस व निम्बोस्ट्रॉटस  $\rightarrow$  निम्बस मेघांचे

(1)


(2)

(3)

## ③ अधिविष्ट सीमा (Occulted front)

- जेहा अंड वायुराशी उष्ण वायुराशीला वर ढकलून झू-पृष्ठाची जागो घेते.

अधिविष्ट सीमांचे प्रकार



उभदार सीमा प्रकारचे अधिविष्ट

- जेहा पुढे घेणाऱ्या अंड वायुराशीपेक्षा माधार घेणारी अंड हवा आधिक अंड असते.



- वैशिष्ट्य = या आघाडी दरम्यान हवेची परिस्थिती आधिक गुंतागुंतीची.


## ④ स्थिर आघाडी (Stationary front)

- जेहा सीमेची पृष्ठभागावरच्या स्थितीची हालचाल छेल नाही.

## \* आवर्त

- काही कारणामुळे घृष्णीच्या केंद्रमागी कमी दाख व आग्रहाजुला जास्त दाख.
- वारे केंद्राकडे वाहू भागतात.
- या परिस्थितीत निमित्ति ठोणाऱ्या गोलाकार भागाला आवर्त म्हणातात.
- आवर्ताचे दोन प्रकार उष्ण कटिबंधीय

समशीलोष / मध्य कटिबंधीय.



### उष्ण कटिबंधीय आवर्त

- शुभाग + जलभाग ( $30^{\circ}$ - $30^{\circ}$  उ+द.अ)
- गोलाकार
- व्यास -  $25\text{ km}$ , शीत हवा, परिवर्तनाही
- भार व ऊरा → तीव्र - समझार रेखा नवळ नवळ
- प्रवास →  $1-300\text{ km}$  ( $\text{लंबी}/\text{लांबी} = 2/3$ )
- तापमान → सर्व भागात जवळ जवळ समान

### वेग

- $1-200\text{ km/hr}$  (नास्त)

### दिशा

- पूर्वकडून पश्चिमेकडे (व्यापारी)

### स्वरूप

- मुसळधार, चक्राच्या आसपास समान → अग्रभागात जास्त व पार्वभागात कमी, वितरण.

### काळ

- काही तास / क्वचित काही दिवस

### आगमन काळ

- मुख्यत: उद्होळा

### क्षेत्र

- व्यापारी वाचाचे होते


- प्रत्यावर्ताचे आगमन नाही

### पद्धत

- Thermodynamic process (Mar-April & Aug-Sept)

- ३. गो  $\Rightarrow$  Anti clockwise  $\Leftarrow$  गो  $\Rightarrow$  clockwise  $\rightarrow$  ——

### Diagram



### समशीलोष / मध्य कटिबंधीय

- प्रामुख्याने जलभाग ( $30^{\circ}$ - $65^{\circ}$  उ. फट. अल्पांतर)

- अंडाकृती or V

- वारे व परिव्यामुळे चक्राचे आस्तित्व नाही.

- मैद; समझार रेखा लांब.

- $2-19.5\text{ cm} (2/3)$

- प्रत्येक विभागात विभिन्न.

- $2-50\text{ cm/hr}$  (कमी)

- पश्चिमेकडून पूर्व कडे (प्रतिव्यापारी)

- मुसळधार, चक्राच्या आसपास समान → अग्रभागात जास्त व पार्वभागात कमी.


- काही दिवस.

- मुख्यत: हिवाळा

- प्रतिव्यापारी वाचाचे क्षेत्र.

- प्रत्यावर्ताचे आगमन,

- २ विरोधाभास असणाऱ्या वायुराशीचे केंद्राभियारण (वर्षभर निर्भीती मात्र हिवाळ्यात नास्ता)



### प्रदेश

- 1) उत्तर अटलांटिक महासागर ( $30^{\circ}$  उ.अ)
- 2) उत्तर पैसिफिक (Mexico व म. अमेरिकेत  $150^{\circ}$  E)
- 3) दक्षिण समुद्र होते (Philippines, Vietnam, South China, South Japan  $\Rightarrow$  टायफून)
- 4) द. पैसिफिक महासागर होते. (ऑस्ट्रेलियाचा इशाळ्य व वायव्य महास)
- 5) द. हिंदी महासागर (आफ्रिका अंडांती पूर्वी, मॉरिशस व ऐजेंपल)
- 6) दक्षिण अ. सा.
- 7) अंडी संगम.

- 1) द. गो. तील आवर्ताचा प्रदेश (अंडेटिका, South Africa, South West.)
- 2) ३. गो. तीव्र
- 3) द. पैसिफिक महासागर (ऑस्ट्रेलियाचे बेट समुद्र)
- 4) उ. अटलांटिक महासागर
- 5) द्विमध्य समुद्र
- 6) दक्षिण समुद्र

## \* આગમના ખૂબી શક્તિ -

- 1) હવા શાંત
- 2) હવેન વરાણ રૂપાં દિસતો
- 3) આકાશાન પાંદ્યા પિસંસારથે મેછ દિસતાન
- 4) દુર્ગન તે ગોર્ડીયા આકાશાસારથે દિસતાન.

## \* દાના મુજદે -

### ① આવતચિં વધું આગમનાચી શક્તિ -

- અચાનક વારા શાંત હોતો વ હવેચા દાન કમી હોતો. આકાશ સ્વરદ્ધ વ પ્રકૃષ થાંબલેલા.
- ગરી વાતાવરણ શાંત અસભે તરી સમૃદ્ધાનુર અચાનક પરિસ્થિતિ.
- પણ ડાફ્ફમાંઠો ઊંચ વારા ઉસાંલેલ્યા કાસતાન
- મોઝા બોર્ડીંચે નુકસાન વ લહાન નાના વ સર્વસાધારણ ગોધું ઢલાયા હોવું નાંદ.
- 15 - 25 cm પ્રકૃષ.

### ② રૂપાં કટિબંધિય વિલોકન -

- 5° - 30° ઉદ્દ. અંધ્રપ્રદીપ દેશાનાં સમૃદ્ધાનુર કમી વાતાચી લાણન કેંદ્ર નિમની હોતાન વ જાના.
- 'ખૂબી લાદી' દિસતાન.

## સમર્પિતીણા કટિબંધિય આવત્.

- 1) હવેચા દાન કમી હોતો.
- 2) આકાશાન મેચ ગંભૂરાગતાન.
- 3) આકાશાન શીંસ, લિંગોફ્લોસ મેચ દિસતાન.
- 4) ગ્રામ્ય રૂપી વ ચૈંપ્રામોની સ્વરૂપ તથા રહેતો.

→ આવતચિં માર્ગ પરટયાંદું કરે સૌંચતા હોતો.

→ પરટયાંના ફંક્શનાન ખ્યા પ્રદોષાન.

### ③ આવતચિં પરિવાર -

- એકાપાઠોપાઠ એક અસે અનેક વાયુનાં (નિમની) હોતાન.
- થાંચા આંખાં દાદોદાર (day by day) હંદાન હોતો.
- વાયુગતાન્યા સમૃદ્ધાસ (આવતચિં પરિવાર)
- આવતચિં પરિવારાનીલ સરસ્યાંના - દુઃખમાં આજાઈ
- ગતિકી આવત્ → સમર્પિતોણા કટિબંધિય પ્રદેશાંની મોઝા કોતાં પ્રમાણ પાડતાન.

## \* Tropical cyclone -

- Area lying bet<sup>n</sup> 30° N to 30° S latitudes in the atmosphere around which high velocity winds blow.
- Horizontally it extends upto = 500 - 1000 km  
vertically from surface = 12 - 14 km.
- A tropical cyclone or hurricane is like heat engine i.e. energised by the release of latent heat on account of condensation of moisture that the wind gathers after moving over the oceans & seas.

## \* Tropical cyclone hazard zone -

Zone	Velocity	Area.
① Very high damage (Risk zone-A)	55 m/s	East J&K, TR.
② Very high damage (RZ-B)	55 m/s	ME, NG, MZ, coastal area of OR, AP, TN & GJ
③ High damage RZ	47 m/s	PB, HJ, UP, BH, North MP, RS, JH, Remaining OR & small coastal part of TN
④ Moderate damage (RZ - A)	44 m/s	AP, TE, coast of MH.
⑤ Moderate damage (RZ - B)	39 m/s	MH, coastal (KG, TN, KA, west J & K)
⑥ Low damage RZ	34 m/s	Remaining KA, KG


## \* प्रत्यावर्त -

→ मध्यमार्गी ग्रही वाले व आनुवानिकों कभी होता.

→ निमित्ती -  $35^\circ - 65^\circ$  (उत्तर देश अक्षांश)

→ ३ उपर्युक्तार

- शीत → हिवाळ्यात निमित्ती → सौरेश्वर, कुण्डा
- समशीलोष्णी → हिवाळ्यात → प.चुरोप.
- २ अन्तर्प्रत्यावर्त.



→ गोलकार

→ वायुमार उतार  $\Rightarrow$  मौद्र, समंभार रेखा लांब.

→ वायाची दिशा  $\Rightarrow$  उ.गो - clockwise पाश्चिम-पूर्व.  
द.गो - anticlockwise.


→ हेवची फिल्म (स्थिती -

(a) शैक्षिकी भाषा येतात.

(b) थुरोपातीब प्रत्यावर्त काळजा इतर सर्व प्रत्यावर्तील हवा स्वरूप असते.

(c) केंद्रस्थानी हवा स्वरूप असते.

(d) प्रत्यावर्तिया पाश्चिम भागात सिरस, खिरोस्टूटस मेघा.



→ समोत्त्याता रेखा - समान उंची असणाऱ्या मूळपाँवा नकाशावर जोडणारी रेखा.  
- जमिनीच्या उताराची कल्पना होते.

④ तीव्र उतार - समोत्त्याता रेखा ग्रविटी ग्रविटी.

⑤ मोट उतार - समोत्त्याता रेखा लांबी.


⑥ अंतर्क्रिया उतार - जास्त उंचीचे मूळपाँवे असणाऱ्या समोत्त्याता रेखा एकमेहांशीकृत करणी मुळ असणाऱ्या समोत्त्याता रेखा एकमेहांशीकृत करणी दूर.

⑦ बहिर्वक्त उतार - vice versa.

← अंतर्क्रिया  
उतार

← बहिर्वक्त उतार

\* मूळपाँवर बदला घडवणाऱ्या प्रक्रिया :-



① मोट - भू - दाखलाचाली -

→ मूळपाँवर परिवर्तनी करणाऱ्या अंतर्गत दाखलाचाली → प्रावर्तनाऱ्या वरेवा वरात.

→ मूळपाँवर अंतर्गत कार्यात्मक दाखलाचाली तेही तेही दाखलाचाली होतात.

→ मोट दाखलाचालीमुळे वर्तीकरणा व विश्वांगीची प्रभित्वा घडते.

परिवर्तनी


दाखलाचालीची दिशा

दाख

मोट.



कार्यात्मक अंतर्गत होणारा परिवर्तनी.



मूळ अंतर्गत होणारा परिवर्तनी.



## ① पर्वत निर्माण कैसा होता है।

### ① बली पर्वत

मृदु खड़कांच्या द्वारा बहुतीज-  
समांतर दिशेने दब पड़न कर्त्त्या  
निर्माण होतात.

उदा - अखंकारी, अंडीज, हिमालय,  
आट्स, रॉकी, Appalachians, Ural

### ⑪ ग्रट पर्वत

- एकमेकांपासून बहुपृष्ठावर  
हालचालीमुळे भूपृष्ठावर  
दब निर्माण होतो.

- त्यामुळे विभिन्न भूमधील भाग  
वर उचलाला जातो  $\rightarrow$  ग्रट पर्वत

- माथा सपाट, शीखे नसतोत,

उतार तीव्र.

- मेघालय पठार, Black Forest  $\rightarrow$  Europe  
Rhine valley & Vosges mount.

### ⑫ अंतर्राष्ट्रीय घटनाएँ

- एकमेकांपासून विरुद्ध दिशेने  
दूर जागा द्वारा हालचालीमुळे  
भूपृष्ठावर ताण निर्माण होते.

- त्यामुळे विभिन्न भूमधील  
भूकवचाचा भाग खोयते.  
उषा घटनेच्या आगामी...

- उदा. Great Rift valley  
आफ्रिका चौंडे.

### ⑩ अवशिष्ट पर्वत (Residual Mount.)

Popa mt. (Myanmar), Monadnock (USA),

Namuli mt. (Northern Mozambique)

Hombori mt. (Mali)

Anavali.

### ⑪ ज्वालामुखी पर्वत (Volcanic mt.)

Rajmahal (Jharkhand)

Kilimanjaro (Africa)

Fujiyama (Japan)

Kenya mt. (Kenya)

## II शीघ्र-भू-हालचाली -

$\rightarrow$  पृथक्कीच्या अंतर्गत भागात उडीचे मोळ्या यांमाणात उत्सर्जन  $\rightarrow$  गती जास्त  $\rightarrow$  हालचाली  
उद्या (पृथक्कीच्या नियंत्रणाच्या) दिशेने होतात.

### ① भूकंप -

$\rightarrow$  भूपृष्ठाखालील हालचालीमुळे भूकवचावर ताण निर्माण होऊन ऊर्जाहरीमुळे झूपृष्ठ  
हादरणे.

$\rightarrow$  तीव्रतेचे एक - रिटर. साधारण - भूकंपमापी (seismometer)

$\rightarrow$  भूकंप नाशी - भूपृष्ठाखाली ज्याडिकाऱ्यी ऊर्जा मोकळी होती.  
अपिकेंह - भूकंपनाशीपासून भूपृष्ठावरील सवति जरूरत भाग.

प्राथमिक लहरी (P waves)	हितीय (S waves)	तृतीय / भूपृष्ठीय (L waves)
- संविश्वासी भूपृष्ठावर	$\rightarrow$ प्राथमिक नंतर	$\rightarrow$ भूपृष्ठावर तयार होतात.
- पृथक्कीच्या नियंत्रणाच्या रेषेत वर्गाने.	$\rightarrow$ नाशी केंद्रापासून चढूवार्जुन्या	$\rightarrow$ परिधात्या दिशेने.
- काणांची हालचाल मागेपूढे	$\rightarrow$ वर-खाली हालचाल.	$\rightarrow$ वर-खाली / वाकी-तिकडे
- धानी लहरीप्रभावे (lal)	$\rightarrow$ विश्वी सूर्य	$\rightarrow$ अतिराष विश्वीसंकर.
- speed = $1.7 \times 5$ waves.	$\rightarrow$ cannot pass thro' fluid.	$\rightarrow$ लेस.
	$\rightarrow$ प्राप्ताशी 1 sec	

### (b) ज्वालामुखी -

① फैक्ट्रीय - टेसुलिडस (इटली), किर्भीमांगरे (टॉक्सानिया)


② भेगीय - महाराष्ट्र पठार.

## ★ अपृष्ठय -


मूळ खडकांचे विलागीकरण | विद्युत घोऱ्याच्या प्रक्रियेता -

### कार्यिक (Physical)

- दिवसा - तापमान नाही  
खडक प्रसरण पावतात.
- रात्री - तापमान कमी  
खडक स्थानांवर पावतात.
- या किंवा सतत घडत घेल्याने खडकांनी ताप निमिणि होतो व कठा केशके छोडत खडक पुरवात.



होते पासीगांगा



कमी तापमानामुळे लाई



वर्फली जास्त गऱ्या



हाशत असल्यामुळे कुटात.

### रासायनिक (Chemical)

- खडकांमध्यील खणितीचे विघात.
- घायाच्या माध्यमातून होते जास्त पावसाच्या प्रदर्शात जबद प्रक्रिया
- अतिउष्णा व कोरड्या व वफार्ड्याद्वारा प्रदर्शात कमी प्रभाण.
- खडकांच्या गुणधर्मविवर अवलंबून.
- $\text{CO}_2 + \text{H}_2\text{O} \rightarrow \text{H}_2\text{CO}_3$
- Oxidation, carbonation, hydration, desilication.

### जैविक (Biological)

- वनस्पतींची गुणेखडकांच्या बोगातून वाढतात.
- पाणी, किंवा तापाला करतात.
- माणुस वाढतुकीचे मार्ग, विहिरी खाणाताना इ.

- अपपर्याप्त अपृष्ठय - खडकांमध्ये आंकुरावण - प्रसरण किंवा कमी झास्ती लीवूतेने होत नाहेते. यामुळे खडकांच्या बोहेरील अरंपासून पापुत्र सुटे होतात,

\* भूकंप आणि ज्वालामुखी (Gavaoli notes cont. with state board),

### ① भूकंप -

→ शिटर स्केल = 0-9 ; Mankel scale = 0-12 (निवितहानी)

→ भूकंपाचे मृकार -


ⓐ भूकंपनिर्मिती नुसार - Ⓛ ज्वालामुखीय Ⓜ पातालिक Ⓝ प्रस्तारांग आणि गुंडाया.

ⓑ भूकंप केंद्राचा खोलीवर - Ⓛ उद्धळ - 70 km पेक्षा कमी Ⓜ माध्यम = 70 - 350 km

④ खोल = 300 - 700 km

→ पॅसिफिक मोवतालचा प्रदेश - अग्निकंकोलाचा पट्टा (65% भूकंप)

जपान - भूकंपाचा प्रदेश.



→ India divided into following 5 Earthquake zones -

#### (a) Very high damage -

- N.E states, area to the north of Darbhanga & Araria along the Nepal-India border in BH.
- UK, west HP (Dharmanagaram)
- JK (Kashmir valley in Himalayan region).
- Kuchha (GJ)

#### (b) High damage -

- Remaining JK, HP, North PB, East HY, DL, UP, BH.

#### (c) Moderate -


- MH (कोकण), North MH, West GJ & RJ, JH.

#### (d) Low -

- East MP, South PB, North RJ, TN, पश्चिम MH, mid AP, TE.

#### (e) very low -


- Central Deccan Plateau, AP, TE, OR, GJ, MP.



## II ज्वालामुखी (Volcano) -

→ ज्वालामुखी नून बाहेर पडावोर पदार्थ = वाष्प, पायु, लालारस (Acid or Base), अग्निदलिक आणि व्हॉमय पदार्थ (pyroclast).

### ज्वालामुखीचे प्रकार -




### (B) उद्भेदकाचा कालाखंड आणि किंवद्दा स्वरूपानुसार.

① जागृत - उंदा भूमध्य समुद्रातील सिसील वेटावरील स्फुरण्यातील.

② निप्रिस्त - उंदा इटलीतील लेसुलिंग्स, अलास्का मधील कॅटमाई.

③ मृत - फुंगियामा (जपान)

### \* Major types of volcanoes -



### \* जगातील अग्निकंकाळा क्षात्र -


→ Pacific त्या ह्येतात एकूण अग्निकंकाळा पैकी 66% ज्वालामुखीचा होता असेहो आहेत.  
→ Area - 1) आशिया क्वांटाचा युर्फिनारपट्टीचा प्रदेशातील कथुराईल बोटे.

1) Japan, Philippines, Indonesia, NZ + S+N America त्या पाहिजे किनारपट्टी लगाताचा प्रदेश.


→ जगातील 353 ज्वालामुखी वा होतात असल्याने अग्निकंकाळा गणावात.

→ जगातील सर्वात उंच ज्वालामुखी = 5 896 m ⇒ कोटो पैक्सी (अँडीज पर्ति).


\* ज्वालामुखी उड़ेकानुसार प्रकार -




संसिद्ध लाला शंकू




बेसिक लाला शंकू




राख व-शिंडर शंकू




संभिष्ठ व परोपनीवी शंकू




ज्वालामुखी संक्षम



ओटे (अंगीअंकचौक [आलास्का])



द्वारछ्याकार ओटे,  
(वेस्टफिल्ड, माझतात्त्व)



केलडेरा (काकडोआ, पिलीपर्वत,  
कॅटमदू)

अकेंडमी  
पुणे

# \* अनांत्रिक व्यापार (भूरुपे) \*

→ ४ क्रियांचा समावेश :

- ① अपक्षय / विदारण ② अपक्षरण / व्यवन ③ व्यवन / परिवहन ④ निष्टेपण .

① नदीय चालाई संबंधित भूरुपे -

② नदीचे व्यवन कार्य (अपक्षरण आणि निष्टेपण)

## अपक्षरण कार्य

अ) नदीचा वरचा टप्पा (युवावस्था)

→ 'V' आकाराची दरी

→ दृलळी

उदा. सिंधु-ची गिलगीट जवळची घळई ५५०० m खोल

→ निदी - मूळ दरीत तशीच खोल घळई

उदा. अमेरिकेत कोलोरॉडो नदीची ग्रॅंड कॅनियन २०६० मी.

→ कुंभगती / रँजन अळगे / जलगतिका

उदा. दामोदर, शोण, चंबल नदीच्या खोलात.

→ धावव्या / दुनवाह:

→ धबधबा / जलप्रधारात ① सामाव्य

② सरकता - नायगारा.

- रथाची धबधबा - यलोखोन नदीवरील (UK).

→ अंतर्विधात सोड / गुंफित गिरीपाद

ब) नदीचा खालचा टप्पा (प्रौढावस्था) -

→ नदीची नागमोडी वळणे → बहिर्वाह → अपक्षरण

→ अंतर्विधा → निष्टेपण

→ नाभाकृती / चंद्राकृती सरोवरे .

## निष्टेपण कार्य

अ) नदीचा वरचा टप्प्यात -

→ पर्वतीय मैदान → जलोड इँकु

→ जलोड पैखा डाकाराचे मैदान.

ब) नदीचा मद्याल्या व खालचा टप्प्यात -

→ पूर तट / नेसरिक बांध.

→ चूर मैदान.

→ गिरुड प्रदेश

① पहाडीपद / पंताकार - उदा. गंगा & मिसीसीपी.

② घगुच्याकार - उदा. नाईन, हैंगोहो, नायजर, सिंधु.

→ समतलप्राय मैदान -

## (11) हिमनदी -

हिमनद्यांचे प्रकार -

- महाल्दीपीय - भूपृष्ठाला अनुसरून नदी शातीने वाहतात.
- हिमसंचय ) हिमटोप - पर्वत माझ्यावरील हिमसंचय. उदा. माङड रेनियर पर्वतावर.
- पर्वतीय / दरी - उंच पर्वतीय प्रदेशातून
- पर्वतपदीय - पर्वताख्या पायाश्याजातील पर्वतीय नद्यांच्या एकवीकरणाबो विस्तृल नदी.
- \* हिमरेषा - हिमाच्छादित आणि किंवा हिमक्षेत्र यांच्या सीमारेषेला.

उद्हार्यात हिमरेषा, इथिक उंच  
हिवाळ्यात → कमी उंचीवर

कनिष्ठ अक्षवृत्तावर → जागत उंच.  
उच्च अक्षवृत्तावर → कमी उंच.

### अपक्षेण

- ④ सकी / हिमगर्ती / हिमगळू - आरामधुर्ची आकार  
उदा. युरोप → पिरनीज पर्वत → ग्रेल्हनी - जगात सर्वत  
गोडा गर्ती.

⑤ 'P' आकाराची दरी -

⑥ लोंबती दरी -

⑦ गिरीशूंग -

उदा. मंटरहौंन, आख्य पर्वत, स्वित्शल्डि.

⑧ मेषाशिला / रोचो मुटोनी

उदा. शिवालीकु पर्वतरांगा

⑨ शूंग वपुष्य -

उदा. कॅसल शॉक झाँक एडिनबर्ग, स्कॉटलैंड.

⑩ हिमखाडी

### पण

\* हिमगतांची वेगवेगळ्या प्रदेशातील नावे -

⑪ सकी - France.

⑫ कॉरी (Corrie) - Scotland.

⑬ कोरेन - Germany.

⑭ CWM रुवीम - वेल्स, इंग्लंड

⑮ कॅसल - स्कॉटलैंड.

### निष्ठेपण

⑥ हिमोढ -

(पाश्व, मध्य, हिमक्षयन, भू, डंत्य, तटाकृती)

⑦ हिमानी गाळाचे भैदान / टिलप्लेन.

⑧ हिमोढ गिरी / इमलिस - छोट्या टेकड्या

→ हिमजलोढ निष्ठेपणात्तदोरे -

⑨ हिमोढ कट्क (Eskers) प्रवाहाला समांतर.

⑩ कंकत गिरी / केम्बी - भाण टेकड्या.

⑪ हिमजलोढ भैदान.

⑫ शियाचीन (काराकोरम) = 75 km

⑬ बोफो (—) = 62 km.

⑭ हिस्पार (—) = 60 km

⑮ बॉल्टेरो (—) = 58 km

⑯ शिंगोरी (कुमाऊ हिमालय) = 26 km  
(SF ⇒ S B H Ba G)

### (III) शुक्र - वेगार्थी संबंधित भूरूपे -

#### वाळवंटी प्रदेशान्धे प्रकार -

हमादा / खडकाळ वालवंट (Hamada/Rocky)	रेग / अंदगडाळ (Reg / stony)	अर्ग / वाळूचे (Arg / sandy)	दुर्भूमी (Badland)	पर्वतीय (Mountain)
वायामुळे वाळूचे व दूरीचे दुसरीकडे वाळून गेल्याने खडक उद्दाळे.	वाळवंटात खडकाळ पुकडे, हगड-गोड इत- रतात: लिंगुरलेले.	स्वर्गी वाळूचे पसरलेली असते.	आकस्मिक कोसळाचा पावरामुळे वालवंटाची झीज हैडन ओवड- डोबड नमीन.	पर्वतीय व पठार यांत्रा महापात्र सहारातील आहार
उदा. सहारातील लिंगियाचे वाळवंट	उस्त. Egypt → सेरीर अलोरिया → रेग.	तुक्कस्तानात koum उदा. लिंगियाचे वाळवंट	USA उक्काचे आरिजोना	निवेस्टी

#### \* वात्यामुळे निर्माण होणारी भूरूपे -

##### अपक्षरण

- ① वातागती / अपवाहन विवर -  
उदा. इत्रिन्हि → केलारा' → जगातील सर्वत खोल व विस्तृत छोली - 140 m समुद्रसपाठीपायाण.
- ② भुष्टभ खडक / उतार -  
- पायथ्याजवळील आग शिजून निमळता.  
- सहारा वालवंटात गारा गृहणातात.
- ③ इथूजेन - खडकाळ प्रदेशाला झगदाउ पडो.
- ④ यारदांग - मृदु खडक जास्त जिनात व कठीचा करी शिजून उंच शहतात → तीव्र उतार.  
उदा. म. आशियातील शोधित्या वालवंटात = 8-16 m ht.
- ⑤ हिपगीरी - ग्रॅनाइट नीस खडकापासून.
- ⑥ मेसा व रूक्यंदगिरी  
उदा → Table mountain, द. आफिका, केप्राइन.
- ⑦ भूसंभा (भूसंभा / मातखांब)
- ⑧ नैसर्गिक गवाळ व सेतू पुल -  
USA → उराह राज्य → क्लिकेर आर्च फ. ओर्नेंकोगो पुल.

##### निश्चिवल

- ① वालुकागिरी
- ② स्थानानुसार
- ③ वाळवंटीय
- ④ सागरकिनारी
- ⑤ नदीकाढीय
- ⑥ बारखणी - चॅहाळूती का वाळूच्या टेकड्या.
- ⑦ लोएम मेदान - अतिसुष्म कृष्णायुक्त माती.
- ⑧ Germany तील आफ्लस पर्वतातील लोएम शाळा.
- ⑨ उमी चिल्हे - लोट्सार्ड्या आकार.
- ⑩ वाळू तट
- ⑪ वालुका स्तर.

#### \* वालवंटात पायथ्याच्या क्रियेमुळे निर्माण होणारी भूरूपे -

- ① ल्याचा / लवणपट
- ② बंगदा
- ③ जलोढ पंचा
- ④ पदभूमी / शिलापद
- ⑤ दुर्भूमी
- ⑥ बेत्तिन मेदान.

#### IV कास्टी चक्राशी संबंधित भूरपे (चुनावीच्या अदेशाल)

→ चुनावीचे प्रदेश = युगोस्लाविया → कास्टी  
 फ्रान्स → कॉसेच  
 संयुक्त संस्थाने → केंटुकी  
 टेनेसी व फ्लोरिडा राज्यात.

#### भूमिगत पायात्रा कायमुळे

##### अपक्रिया काय

- ① टेरारोमा
- ② अवकृष्ट / लॅण्डीज / कॉरेन / कलीट  
 Finance German G8 Britain
- ③ विभागन विवर
- ④ सकुण / उद्धारा
- ⑤ राजकृष्ट वन्यजीव / उंचावट  
 (पोल्यो व हम्स)

##### कास्टी मैदान

- ⑥ कास्टी गवाही
- ⑦ भूमिगत नद्या
- ⑧ शुष्क दरी
- ⑨ अंदी दरी
- ⑩ बोगदा
- ⑪ नैसर्गिक सेतू
- ⑫ गुहा

##### निष्क्रिया काय

- ⑬ अधोमुखी लवण्यस्तंभ
- ⑭ उच्चमुखी
- ⑮ गुहास्तंभ


#### V समुद्रतटीय चक्राशी संबंधित भूरपे -

→ समुद्रतटीय किनारी रेखा ⇒ भूभाग व जलभाग यांची मिलन रेखा.  
 → सागरतट / जलाधिकृत किनारा - किनारी रेखेपासून जमिनीकडील भाग.



→ सागरतट त्रिकार

- अग्रतट = समुद्रसपाटीपासून आहोटीली अंतिम मयदिपर्यंत,
- पश्चतट = समुद्रसपाटी ले सागरी रेखा,
- अपतट = अग्रांतु त्रिकार से समुद्रबुड्युजमीन,



→ उभयंजन = सागरपातळी भूपातळीपेक्षा खाली जाते व सागर किनारे पुर्वपेक्षा उंचावला जातो.

→ निमंजन = भूलालचालीमुळे जमीन झाचते / सागरपातळी वाढून सागर किनारे पाठ्याखाली.

सागरी लाईंडलारे निर्मित गृहपे.

अप्रैल २०१४

- ⑥ आखात व भूशिर (खडक १००र)
- ⑦ भेषुविनोशिका / अधिवृत्तिकार कोनारे
- ⑧ समुद्रकडा  
→ हरिहरेश्वर + मणेवती बंदर-रत्नागिरि
- ⑨ सागरी गुहा
- ⑩ धमि छिंद
- ⑪ नैसर्गिक / सागरी कमानी
- ⑫ सागरी रस्ता व अवाशिष्य स्तंभ
- ⑬ तरंगद्वारित मंच / न्वेष्टरा.
- सागराचा अग्र किनारा.
- खाडीचा किनारा

निवेष्टपाठ


- ⑩ तरंग निर्मित चवुतरा
- ⑪ पुळण (भरिना, चेन्नई)
- ⑫ वाळूचा दोडा
- ⑬ भुसंलग्न दोडा
- ⑭ सागरी किनारी वाळुकागिरि
- ⑮ हाफ-नोट दोडा किनारा.



# \* सागरजलशक्ति \*

State board + svaradi.

→ महासागराचे तौलनिक क्षेत्रफळ



Total area = 3552.31 lakh sq m.

- ① Pacific
- ② Atlantic
- ③ Indian
- ④ Other
- ⑤ Arctic.

→ कोटी बंदर - जहाज बांधणी व दुरुस्ती.

→ गुजरात (अलंग बंदर) - गुजराती जहाजांचे मऱ्गार व भाग सुटे करणे.

\* सागरतळ रचना व नियोग -

→ भूखंड मंच - भूखंडाचा पाठ्याखाली असलेला उथल भाग.  
- खोली - 100फैदम / 180 मी. ; ३८° - 70 km.

→ खोडाळ उतार - समुद्र बुड जमीन व सागरी मैदान यांना जोडते, तीव्र उतार.  
खोली - 180 ते 360 m.  
३८° - 80 ते 320 km.


→ सागरी तळ → अगाध सागरी मैदान - मंद उताराचा व विस्तृत क्षेत्रफळाचा.  
३८° = 1000 km, खोली = 4600 - 5600 km.

→ सागरी परत

→ सागरी कटक व चढी

→ सागरी डोहा - कमी खोल

डोहा - जास्त खोल, पंसिपिक मधील मरियाना (11,034 m)



→ सागरी अवसाद = लहान-मोठे दगड - गोटे, त्राडीभरडी वाढू, मातीचे सूक्ष्मका व नस्ता, हिमनदी आणि झांडावरुन वाढून आणले जाते ते भूखंड मंचावर संस्थाने.

→ सागरी नियोग - मृदु चिखलात समावेश असलेल्या अतिसूक्ष्म प्राणीचे कण, सागरीवनस्पती व प्राण्याचे अवशेष छापावणीचे कण, सागरीवनस्पती व प्राण्याचे अवशेष = 30 %

\* सागरजलाचे तापमान, क्षारता व धनता \*

- सागरीडोह व गतिशील तापमान  $5^{\circ}\text{C}$ .  $80\%$  पायाचे कायमस्वरूपी temp =  $4.4^{\circ}\text{C}$
- $4^{\circ}\text{C}$  ला पायाती घनता कमाल असते.
- 2000 m पर्यंत झपाट्याने कमी नंतर stable  $1.7^{\circ}\text{C}$
- धुवीय प्रदेशापेक्षा विषुववृत्तीय भागात temp कमी होण्याचा दर नास्त.
- विषुववृत्तीय सागरात तापमान व क्षारता कमी आणि खोलीवर नाहत.
- ओर्लीवर नास्त temp = तांबडा समुद्र, मुमद्दा समुद्र, साठगांभी.

\* सागरजलाची क्षारता -

→ सरासरी =  $35\%$  ( $33\% - 37\%$ ) अरबी ( $37\%$ )

भूवर्षित समुद्र	क्षारता	प्रदेश.	Salts	gm / kg of H <sub>2</sub> O
मृत समुद्र	33.2 %	Irac & Syberia.	Chlorine(Cl) → 18.97	
Lake van	33.0 %	Turkey	Sodium(Na) → 10.47	
Great salt lake.	22.0 %	Turkmenstan, Kazakhstan	Sulphate(S) → 2.65	
Caspian sea.	9.44 %		Magnesium(Mg) → 1.28	
तांबडा समुद्र	8.9 %	Egypt, Saudi arabia	Calcium(Ca) → 0.41	
आरस्ट्रिक अमुद्र अमाद्य	3.8 %	Turkey, egypt, Syria	Potassium(K) → 0.38	
वालिक समुद्र	0 %	Sweden, Finland, Russia.	Bicarbonate → 0.16	
			Bromine(Br) → 0.06	
			Borate → 0.02	
			strontium → 0.01.	

→ Highest salinity is recorded betw  $15^{\circ} - 20^{\circ}$  latitude.

→ minimum salinity betw  $20^{\circ}\text{N} - 30^{\circ}\text{N}$ .

\* सागराची धनता -

→ सरासरी =  $1.02575 \text{ g/cm}^3$  /  $25.75$ .

\* भारती-आहोटी प्रकार =

① उद्यानाची = अमावस्या व पौर्णिमेला

- सूर्य → पृथ्वी → चंद्र

② भाँगाची - शुक्रव व वद्य आष्टमी.

- चंद्र व सूर्य =  $90^{\circ}$   $\angle$  le.

→ समा = भारतीच्या अंतिम मध्यदिवस. (12 - 13 min)

→ निखार = ओहोटीच्या अंतिम मध्यदिवस.

# \* भिन्नावरण (मृदावरण) \*

→ गांधीजी सरासरी घनता प्रावरणाच्या सरासरी घनतेपेक्षा दुप्पट आहे.

## शिलावरण (कवच -

- पृथक्तीच्या सवति वृद्धा खाण्या घनता पैकी.
- जाडी  $16-40 \text{ km}$ ; सरासरी  $\Rightarrow 33 \text{ km}$  हिमालयात - ५० पेक्षा जास्त.
- महाभारत - १० पेक्षा कमी.

2.6 →  $\text{SiAl} (\text{Silica} + \text{Aluminium}) \rightarrow$  खडक = Granite; जाडी -  $29 \text{ km}$ ; घनता =  $2.65-2.77 \text{ gm/cm}^3$   
 मूळेत  
 $P\text{ waves} = 5.6 \text{ km/s}, S\text{ waves} = 3.2 \text{ km/s}$ .

2.7 → कॉनरेट - विलगता ( $\text{Betz}^n \text{ SiAl} & \text{ SiMa}$ )

2.85 →  $\text{Sima} (\text{Silica} + \text{Magnesium}) \rightarrow$  डॅक्ट = Basalt; जाडी =  $3-5 \text{ km} \rightarrow$  महासागरातील.  
 मूळेत  
 $13 \text{ km} \rightarrow$  मूळेतील.  
 घनता =  $2.85-3.3 \text{ g/cm}^3$ .

$$P\text{ waves} = 6-7.2 \text{ km/s}, S\text{ waves} = 3-4 \text{ km/s}.$$

3.35 → मोहो विलगता शास्त्रज्ञ - मोहोरोहिसिए. महासागरातील =  $10-14 \text{ km}$   
 speed of P waves ↑ मूळेत  
 $35 \text{ km}$ .

4.3 → बाह्य प्रावरण  $\rightarrow$  खोली =  $42-700 \text{ km}$ . (upper portion of mantle is known as asthenosphere)  $\rightarrow$  low velocity zone.  
 → काठी मूळेतीलींचा वेग एकदम कमी.  
 → कवच विरुद्ध व व्यासामुळी प्रतिक्रिया द्वारा शेव्यास कारोगीमुळे थर.  
 → Temp -  $1000^\circ \text{C}$ .

## रेपटी (Repetti) विलगता

आंतप्रविश  $\rightarrow 2890 \text{ km}$  पर्यंत

→ आषिकु घनतेची सिलिका फूली विविध oxides.

प्रावरण  $\rightarrow$  जाडी =  $2865 \text{ km}$ , विरुद्ध =  $33 \text{ km} - 2900 \text{ km}$ .

→ घनता =  $3.1-5.57 \text{ gm/cm}^3$

→ पृथक्तीच्या एकूण  $\rightarrow$  घनफलापैकी -  $83\%$  माग प्रावरणाते व्यापलेला.  
 वस्तुमानापैकी -  $68\%$  माग

→ composed of  $\text{Mg} \& \text{Fe}$ .

## गेटेनबर्ग विलगता.

गांधी  $\rightarrow 2890-6371 \text{ km}$  (पृथक्तीच्या केंद्रविंश्युपर्यंत).

बाह्य गांधी =  $2890-5150 \text{ km}$ .

→ द्रवरूप - 'S' waves cannot pass thru'

→ घनता -  $10-12.3 \text{ gm/cm}^3$

## लेहमन विलगता

आंतर गांधी  $\rightarrow 5150-6371 \text{ km}$ .

(NiFe)  $\rightarrow$  घनरूप.  $\rightarrow$  घनता =  $13.3-13.6 \text{ gm/cm}^3$ .

→ अनिंत = Ni & Fe ( $80\%$ ), silicon ( $20\%$ .)

→ पृथक्तीच्या  $\rightarrow$  घनफलापैकी  $\rightarrow 16\%$ .

वस्तुमानापैकी  $\rightarrow 32\%$ .

\* अंतर्रंगातील तापमान -

32 m  $\rightarrow$  10°C वाढते

100 m  $\rightarrow$  3°C

300 km  $\rightarrow$  500°C

200 km  $\rightarrow$  140°C

1000 km  $\rightarrow$  170°C

3000 km  $\rightarrow$  230°C

तापमान घटत्या प्रमाणात वाढते.

$\rightarrow$  पृथकीली रासायनी घनता =  $5.52 \text{ g/cm}^3$

$\rightarrow$  गोलांचा व्यास =  $6942 \text{ Diameter km}$ ,

$\rightarrow$  पृथकीली विज्या =  $6371 \text{ km (Radius)}$

$\rightarrow$  लाई गाभा  $\rightarrow$  द्वनदप अंतरगाभा  $\rightarrow$  घनरूप,

$\rightarrow$  प्रावर्षण  $\rightarrow$  घनरूप.

\* अंतररंगातील दाब वृद्धी -

2500 km  $\rightarrow$  10 L वातावरणी वज्रात्मक.

3500  $\rightarrow$  20 L

6000  $\rightarrow$  35 L


दाब वाढत्या प्रमाणात घटतो.



## खडक आणि मृदा.

- खडक → पृथ्वीच्या पृष्ठभागाबरील अतिशय कठीण असा दगडांपासून ते अतिशय मृदु असा बारीक मृदेपर्यंत सर्व पदाथर्चिका समावेश 'खडक' यात होतो.
- खडक म्हणजे 'विभिन्न खनिजांचे' मिशण.
- खडक ⇒ ग्रनाइटसारखे → अतिशय कठीण  
मृत्तिकासारखे → मृदु  
चुनखडीसारखे → सात्रिक
- Content ⇒ Oxygen = 47.42%  
Silicon = 27.59%  
Other = Al, Fe, Na, K, Mg, Titanium, P, H, S, C ⇒ 25%

### खडकांचे वर्गीकरण



- अति उष्ण भात्तासारापासून तयार झालेल्या खडकाता.
- हे खडक भूपृष्ठावर किंवा भूकवऱ्यात लावारस अंडे होऊन निर्माण होतात.
- लावारस अंडे होण्याच्या टिकाणावरून प्रकार.

#### बहिर्निर्मित

→ ज्वालामुखीच्या स्फोरगामुळे शिलारस भूपृष्ठाला पडलेल्या अमिंग्मामधून भूपृष्ठावर येता व कालांतराने अंड बघून होवुन खडकांना रूपांतर

#### स्पोर्ट

These are formed due to volcanic material which are deposited. रूपांतर.  
ex. → Basalt rock.

असिनाशम खडक दर्खवनने पठार.

#### शाँत

भौत्तारसाचे वरावर थर समुद्र खडकात

#### अंतर्निर्मित

→ जेल्हा शिलारस भूकवऱ्यामध्ये अंड होतो तेल्हा ल्यास.

→ खोलीनुसार

#### पातालिक खडक

→ भूपृष्ठमागापासून खूप खोलीवर

→ सावकारा अंड, मोर्टार

#### स्फटीक

→ ग्रनाइट, ग्रॅनो

अंतर्वेशी /उपपातालीय

→ मद्यम खोलीवर अंड.

→ Rhyolite, Basalt.

#### Boetholith

मोठ्या प्रमाणात शिलारस

अंड होऊन लप्यार झालेले

एक मध्यकांत पातालिक


\* अंतर्वेशी खडक -

### ⑨ भिंतीश्वाडक / Dyke -

- रुचना भिंतीसाठ्यी . भूकवचामध्ये असलेल्या उड्या ग्रेगांमध्ये साचून.
- विस्तार : लांबी - काढी 1 km  
जोडी - काढी cm - काढी दृश्यमाणी . पर्यंती.
- उटा . इळंडक्या उटार मागात किलोमीटर्ड डाईव.

### ⑩ शील व शीट / Shale & Sheet -


- भूकवचामध्या खांडकांवरा दृश्यानि शिलारस आडवा दिलोने पसरून त्या इथितीत घाँड लेणुन.
- विस्तार - उनेकु 50. km.
- शील - जेळा वराती जाडी बाल्ट असते
- शीट - पातळ / कमी जाड खडक.



शील


### ⑪ लॅकोलिथ -

- तळाकडील झागा क्षितिजसमांतर, माथ्याकडील झागा फुगीर,
- धुमासारखा.
- US मधील उद्याह राज्यातील ला-साल पवर्ती.



### ⑫ बॅशोलिथ -

- मोठ्या प्रमाणात शिलारस घाँड लेणुन तथार झालेले महाकाश.
- विस्तार - शेफर्ड 1 km.
- खडक वृन्नरुट वृळी.
- उटा . केंद्रातील ब्रिटिश कोलंबिया निल नगालील लवति मोठा बॅशोलिथ,  
जोडी - 160 m  
लांबी - 240 km



### ⑬ फॉलोलिथ -

- A concave-convex body of igneous rock which is inclined in form i.e. concave surface is downward.



- Occasionally - Gold-quartz vein occurs in the form & are called saddle reefs.

rock - small, roughly circular intrusive body, usually less than 100 sq km in surface exposure.

Zealite - large no. of tektite (silicates) which contain true water of crystallization.

## \* आणिजन्य खडकांचे गुणधर्म -

- निरनिराळ्या आकाराचे स्फटिक
- स्फटिकांची स्तरना व्यवस्थित नाही.
- आवाढल्या व कढीण
- थर नाही, जोड मजबूत.
- पाणी मुर्दा नाही.
- प्राणी व वनस्पती अवशेष सापडत नाही.
- खनिजे = ① Iron ② Copper ③ Gold ④ Silver ⑤ Zinc ⑥ Lead,
- ⑦ Magnese ⑧ Mica.

## (II) स्तरिल खडक (Stratified Rocks)

- अपक्षरण शाळेत्या खडकांच्या लहान कणांची कारकांमुळे वहन होऊन निष्टेपण होते.
- निष्टेपणाचे थरावऱ्या थर साचतात, त्यालाच जलजन्य / गाळाचे / स्तरिल खडक घटातात.
- भूपृष्ठाचा स्वर्द्धिक भाग वा खडकांनी त्यापलेला.

## (a) धार्मिक पद्धतीने तयार होणाऱ्या खडकांचे काळात्या आकारानुसार वर्गीकरण -

पिंडारमी / खंडारमी

- दगड, गोटे मोळ्या पदार्थाची एकात्मिकरण.
- भास्तव्यात - शिवालीकाळ्या पायथ्याता, पुर्व-पाहिजिम किंवा त्याता.

बालूकाश्मी

- वाळूचे खडक
- अल्पांत टणक

रेवमय.

- खाड्यांच्या व पुरमेदानांच्या प्रदेशात
- वाळवंदातील लोएस मैदानात.

मृत्तिका / पँकाश्मी / मृत्तमय.

- फक्त मातीपासून,
- मृदु.

→ खनिज तेलाचा उंशा,

## (b) रासायनिक

- पाळ्यात विरघळलेली रसायने पाळ्याऱ्या उल्लासी लाघून त्यापासून -
- उदा. जिस्म, स्टेलेग्राइट, चुनखडक.

## (c) जैविक प्रभियेत्यारे -

प्राणिजन्य

- प्राण्यांच्या संगाळ्यात व असते.
- Ca मृत्युनंतर पाळ्यावरेवा वाढून शुद्ध तली भासते.
- चुनखडक तयार होते.
- चुनखडक अंगां जास्त.

वनस्पतीजन्य

- वनस्पतीमध्ये 'C' जास्त असते.
- मृत्त-हालचालीमुळे भूपृष्ठाबाबी वनस्पती गाठ्या जातात व गाळाचे निष्टेपण.
- उष्णाता वदावाने  $\Rightarrow$  कोळसा.
- कार्बमय खडक.
- कोळसा, खनिजतेल, नैवारुड.
- चुनखडीचे प्रमाण अमी.

## \* जलजटीय खडकाचे वैशिष्ट्ये

- १) धर अमांतर नसेच उगोव आडवे.
- २) मृदु → सीज लवकर.
- ३) दगडी कोळसा, कणिकतेल, टाकणखार, सैंधव, सोन हे. आहुतात.
- ४) लाल, करडा, काळा, पांढरा.
- ५) भीवावर्षी घ्रामुळ्याने

## (III) रूपांतरित खडक (Metamorphic rock)

- अतिउच्छाता व द्वाष यांच्या सांबिद्यात खडकाचे मूळ अवस्था बदलून ते कठीण होतात.
- कमी झीज.
- ३२१. वाळूचा स्लरित खडक रूपांतर → गारगोटी.
- पुनर्खडक → संगमरवर.
- भौतिक व रासायनिक गुणादार्थ बदलतात.
- २ प्रकारे रूपांतर.

### स्पर्शजिह्य / औषधीं

- अतिउच्छातेचा संपर्कात आल्याने.
- तप्त लालारसाच्या संपर्कात प्राचीन खडक वितरलतात / तापतात.
- भौतिक व रासायानिक स्वरूप बदलते.
- ३२१. वाळुकाड्य → गारगोटी
- पुनर्खडी → संगमरवर.

### प्रादेशिक

- मूळलचालीमुळे गाड्या गोलेत्या मूळ खडकावर अतिदाव व उल्लासा यामुळे विस्तृत प्रदेशातील खडकात व धडून येणारा रूपांतर.
- स्पर्शजिह्यपेक्षा मोठा विस्तार.
- सोने, चौंदी, हिंदू इ.

मूळ खडक	प्रथम खडक	द्वितीय खडक	S.F.
Granite	Schist (शिस्ट)	Gneiss (ग्नेस)	गॅनी
Basalt	Amphibolite	Hornblend shist	बेशी
Gabbro	-	Serpentain	ग्रेस
पुनर्खडी	-	संगमरवर	युल
कोळसा	-	Graphite, हिंदू	कोळसा
वाळुकाड्य	-	Quartzite	वीकरा
दगडी कोळसा	-	Anthracite	दकोळे
शेल	Slate	Schist → Gneiss	शेलेशि
Rhyolite	Schist	Gneiss	रायोली

\* गुणाधर्म -

- भरीव, कठीण व संहजगत्या न किंवदन्ते व अदृष्टक्रम.
- शीवात्मेषु नाही.
- पर्वतांचे गांगे व विस्तीर्ण पठारांचे वापाखून बनलेले.
- काही खनिजे आढळतात.



## \* मृदा (३०९।) \*

→ मृदेची मुलहवे

→ आसेंट्रिय - खडकांच्या विशेषता मुळे सिलिका मोठ्या प्रमाणात.  
 -  $O_2$ , Al, Fe  $\rightarrow$  नास्त प्रमाण  
 -  $N_2$ , K, Ca, P, गंधक, Cr  $\Rightarrow$  अस्प प्रमाण.

→ सॉंट्रिय - जीव-जीवांना / भौतिक द्रव्यांच्या साळिद्यात मृदेची निर्मिती.  
 - पर्यायाने मृदेच्या निर्मितीत मोठेचा प्रमाणात सॉंट्रिय दिले.

→ घृत्युभव - बैंसपीच्या अपूर्णविस्थैतील कुनजे.

→ मृदेचे प्रकार -

### विभागीय मृदा

- द्वामानाच्या प्रभाव नाही.
- प्रदेशातील खडकांच्या प्रकाशात जरी विविधता असली तरी विशिष्ट मृदा तथार होते.
- मृदेचे प्रदेश | अक्षवृत्तांना भर्मातार

- ↓
- |                          |                   |
|--------------------------|-------------------|
| आमलभुक्ती                | अवकली             |
| १) जांगा (उष्णकटी)       | १) चौरीजेम / काळी |
| २) पॉडझॉल / राखडी        | २) चेस्टनट        |
| (उच्च अक्षवृत्तीचे प्र.) | ३) मुळ्यारंगाची   |
| ३) प्रेअशी               |                   |
| ४) तापकिरी               |                   |
| ५) ऊऱ्हा (नापीक)         |                   |

### आंतर विभागीय मृदा

- कोरड्या ह्लामानाच्या प्रदेशात. येडकांच्या प्रकाशात खडकांच्या विशिष्टता निर्मिती
- उदा. M H  $\rightarrow$  Basalt खडकाव.  
 S. India  $\rightarrow$  Granite & Gneiss.

### ① छारथुक्ती -

- अतिरिक्त अल्सिंचन
- मृदा खारी ( $NaCl$  धमाती ग्र.)
- नापीक

### ② दलदलीचा प्रदेश

- आवश्यक तेपेश्वा नास्त पाणी
- पाण्याचा निचर न होणे
- नापीक

### ③ चुनांडीचुक्ती -

- चुनांडीचुक्ती खडकावलन कावित्रिलयुक्त पाणी गोळ्यास.
- तपाकिरी रेळी

### अविभागीय मृदा

- घर्तीय प्रदेशात अपस्थिती निर्मिती होणाऱ्या खडकांच्या लहान-लहान कूपां पायन,
- अपरिपक्व मृदा.
- तीव्र उतारावरील मृदा.
- नेत्र्यांचे भेदानी भागात गाळव पाणी  $\rightarrow$  जमीन सुपीक पण मृदा अपरिपक्व.
- पुर मेदाने.

## \* मृदा संदर्भ -

- मृदेवर संरक्षित आवरणाची निर्मिती
- मृदा धरून ठेवणाऱ्या पिकांची लागवड.
- गुरुना परांत प्रदेशात निर्विद्या.
- पुर निर्झरण.
- वांध - बंदिस्ती.

\* वांगल्या मृदेत = अनिन्द्रिय - ५५%

जल - २५%.

वायू - २५%.

सॉंट्रिय - ५%.

\*  $pH \text{ bet}^n \Rightarrow 6.5 - 7.5 \Rightarrow$  विकासाठी सर्वोत्तम.

\* प्राचीन भारतातील मृदेचे वर्गीकरण

→ Unara (उरवारा) → शुद्धीकृ

→ Usara (उसारा) → नापीकृ

\* ३६ व्या शतकात पोत्युसारे मृदेचे वर्गीकरण -

- ① वालुकाशम (sandy)
- ② चिकोमारी (Clayey)
- ③ Silty (गांडारी)
- ④ Loam (वरील सर्व प्रकार अंतरी)

\* खातेंगी नामांकनचे मृदेचे वर्गीकरण -

Soil Survey of India, 1956 -

National Bureau of Soil Survey & the Landuse planning an Institute.

Under the control of  
↓  
ICAR (Indian Council of Agriculture Research)

→ ICAR classified soils on the basis of their nature & character as per the USDA (United states Dept. of Agriculture) Soil Taxonomy.

No.	Order	Area (in thousand Hectare)	%
1)	Inceptisols	130372.50	39.74%
2)	Entisols	92131.71	28.08%
3)	Alfisols	44448.68	13.55%
4)	Vertisols (रेग्गर)	27960	8.52%
5)	Aridisols (वाळवंटी)	14069	4.28%
6)	Ultisols	8250	2.51%
7)	Mollisols	1320	0.40%

SF according to %  
In FAO/UNESCO

\* Soil Degradation -

→ Decline in soil fertility.

→ Degree of soil degradation varies from place to place according to -

- ① Topography (भौगोलिक स्थिती)
- ② Wind velocity (वातावारी गती)
- ③ Amt. of rainfall (पर्यावाचे प्रमाण)

\* Soil Erosion -

→ Mainly due to wind & water.

→ Water erosion is more serious & occurs extensively in diff' parts of India.

It takes places mainly in the form of sheet & gully erosion.

- The country is losing about 8000 hectares of land to ravines every year.
- दरवाजा ग्राहनार्थ अंदाजे = 12 अलंकृत मालिनी धूप छोटे.
- Lands with slope gradient of 15-25% should not be used for cultivation.

### \* जमिनीची धूप / अप्रकृता -

→ शेतीलील मात्रा एका टिकाठीहुन १२१,५०८,३२९ वाढीची आमुळे ने सर्वांगीला दुखाया। टिकाठी हाधन नेली जाते.

### → धूपीचे प्रकार -

- ① शेतीलील मात्रा / शिंदोडे ३३७० धूप.
- ② ४२ / सावकाढी धूप.
- ③ १०२ / काठोडी धूप.
- ④ १०४ / दाढी / दाढकाढी धूप
- ⑤ १०६ / ५३ झडीची धूप
- ⑥ नदी काढीची व समुद्राच्या पायाने होणारी धूप.
- ⑦ वाचाने होणारी.

### → धूप प्रतिवर्द्धक घटाव -

- ⑧ व्यवस्थापन प्रवृद्धी -

ⓐ पट्टापेर - ~~उत्तर प्रिकांची वेरून उत्तराख आजी / काठकोनार करावी.~~

ⓑ आवधादन - आवधादनाने पावसाचे जास्तील जास्त पाणी पावसाचे भुर्गे.

ⓒ पिकांची केरपालट - शेतावरीची पिकांची केरपालट केव्याचे धूप कमी होण्याचे न जमिनीची सुपीकता टिकून राहण्याचे भुर्गे.

ⓓ समपातलीत मडागत -

ⓔ बांधावर गवत भावके

ⓕ झाडी / जंगले वाटवळे -

ⓖ घर्तांत्या वापर -

### ⑨ गांभिकू वदुषाती -

ⓐ बांध घालणे

ⓑ झोडे पाडणे

ⓒ घरी व नोळ्याचे नियंत्रण

ⓓ नदी व नोळ्यांचा किनाऱ्याचे नियंत्रण व संरक्षण.

एथुमसे जास्त

काळी  
गांगांची

सेंद्रिय व्यव्योमास

पर्वतीय / वने

गांगांची

सेंद्रिय कमी.

जांभी  
वाळवंटी, पाळी,

तांबडी

हामसे कमी

जांभी, वाळवंटी,  
तांबडी.





## महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल.

→ अक्षवृत्तीय विस्तार -  $15^{\circ}44'$  उत्तर अक्षवृत्त ते  $22^{\circ}6'$  दक्षिण अक्षवृत्त.

→ रेखावृत्तीय विस्तार -  $72^{\circ}36'$  पूर्व रेखावृत्त ते  $80^{\circ}54'$  पूर्व रेखावृत्त.

→ भाँडी = पूर्व-पश्चिम - 800 km

संदी = दक्षिण-उत्तर - 750 km / 700

→ क्षेत्रफळ - 3,07,713 sq km. देशाचा - 9.36% माना व्यापला आहे.

→ क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात तिसरा - ① RJ = 3,42,239 sq km.

② MP = 3,08,346 sq km.

③ MH = 3,07,713 km<sup>2</sup>

→ गैसगिकी सीमा -

वाघव्य = सातमाळा डोंगररांगा, गाळणा टेकड्या, सातपुड्यातील अकाळी टेकड्या.

उत्तरेला = सातपुडा, गाविलगड (अमरावती)

देशात्म = दरकेसा (गोंदिया)

पूर्वस = चिरोली, गाघखुरी, सूरजागढ व भामरागढ → गढचिरोली.

दक्षिणेला = पठारावर-हिरव्यकेशी नदी, कोकणात - तेरवेल.

पश्चिम = अरबी समुद्र.

→ महाराष्ट्राचा सरहदुदी -

दक्षिण { ← गोवा - सिंधुदुर्ग

वायव्य { ← कनाटिक - सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लालूर, उसमानाबाद, लांडे. (7)

आगंगे { ← तेलंगणा - नांदेड, थवतमाळ, चैत्पूर, गडचिरोली (4)

पूर्व { ← छत्तीसगढ - गोंदिया, गडचिरोली ②

उत्तर { ← महायप्रदेश - नंदूरबार, धुळे, शक्कगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया ④

वायव्य { ← गुजरात - पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार. (4)

← दादरा-नगर हवेली - पालघर.

→ ③ राज्य MH शी Bondy's home करलात ते कैप्च.

मुंबई प्रांत

1937-47

मुंबई शास्त्र

1947-56

द्विमाषिक मुंबई

1956-60

महाराष्ट्र

1 मे 1960

→ १ मे १९६० - २६ जिल्हे - द्विमाष्ट

→ १ ऑगस्ट २०१४ - ३६ जिल्हे - द्विमाष्ट (अमरावती + नाशिक)

→ २ राज्यांशी सीमा → नंदूरबार, धुळे, पालघर, गोंदिया, ग.चि., नांदेड, सिंधुदुर्ग. (6)

→ २० जिल्हे इतर राज्यांवरो बर सीमा.

→ २६ जिल्हे काल नाही.

## \* संरह दुरी वरील नद्या -

- प्राण हिंता, मैनगंगा - तेलंगाणा - MH
- ईश्वरवती - छत्तीसगढ़
- भीमा = कर्नाटक - MH
- कोकणाचा विशार = दमणगंगा (उ) ते तेरखोल (द)

## \* सीमा लांबी -

→ दृष्टिंता = 1875 km, पूर्व = 150 km, पश्चिम = 825 km, उत्तर = 1725 km.

## \* सह्या महाराष्ट्रात -

जिल्हे = 36 | 26 (1961)

तालुके = 355 (मुंबई उपनगर 3 नगर पश्चासकीय सोविसाठी ने बगळून) | 229 (1960)

खोडी = 43722

शिल्हा परिषद = 34

नगर परिषद = 241

कटक मंडळे = 7

ग्रामपंचायती = 27,875

मनपा = 27/28

पंचायत समित्या = 351

नगर पंचायत = 128

→ सर्वाधिक मनपा कोकण वि(7) → सर्वाधिक ZP = A · bcd (8) → सर्वाधिक कटक मंडळे = पुणे (3)

## \* प्रशासकीय विभाग - द. (7 55 8 56)

- ① कोकण विभाग (47 तालुके) - पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगढ़, राजागिरी, शिंद्युदूर.
- ② पुणे विभाग (58) - पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.
- ③ नाशिक विभाग (54) - अ.नगर, नाशिक, घुले, नंदुरबाबा, जळगाव.
- ④ अमरावती विभाग (56) - अमरावती, घुलठाणा, अकोला, वाशीम, घवतमाळ.
- ⑤ औरंगाबाद विभाग (76) - औ.बाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, खालूर, उ.बाद, नोंदूर.
- ⑥ नागपूर विभाग (64) - नागपूर, चंहपूर, गढचिरोली, गोंदिया, झाँडारा, वर्द्धा.

तालुकांच्या संख्येनुसार = औंना अम पुना को क्षेत्रफलानुसार = औंना पु. नाग अम.

जिल्हांच्या संख्येनुसार = औं ज्ञा ना अम पुना

→ सर्वत जास्त क्षेत्रफल - अ.नगर (17048 km²)  
 पुणे (15643 km²)  
 नाशिक (15530)  
 सोलापूर (14895)  
 गढचिरोली (14412)

सर्वत कमी - मुंबई काहर (157 km²)

मुंबई उ.नगर (446)

भाँडारा

ठाणे

हिंगोली

शिंद्युदूर.

## \* वैशिष्ट्यपूर्व प्रादेशिक नावे -

- ① कोकण - ७ जिल्हे - मुंबई (शहर + उपनगर), ठाणे, पालघर, रायगढ, सिंधुदुर्ग, रत्नागिरी.
- ② देश - ५ जिल्हे - पुणे, सातारा, सांगली, कोल्हापुर, शोलापुर, आशिकी, अ.नगर.
- ③ खानदेश - (३) - धुळे, नंदुरवार, जळगाव (तापी छोरे)
- ४ मराठवाड - २ - ओरंगाबाद विभाग (गोदावरी खोरे)
- ५ विदम्भ - (५) - अमरावती विभाग (५) + नोगपूर विभाग (६) (गोदावरी + वद्या)
 

विदम्भी > पश्चिम महाराष्ट्र > मराठवाड > कोकण > खानदेश

## \* महाराष्ट्र - जिल्हांची पुनर्नियन्त्रणा =

नवीन जिल्हा	जिल्हा विभाजन	दिनांक	C.M.	नवीन जिल्हा	विभाजन
सिंधुदुर्ग	रत्नागिरी	१ मे १९८१	श्री. A.R. अंतुले	जालना	ओरंगाबाद
भारुड	उसमानाबाद	१६ Aug + २६ Aug १९८२	बाबासो. भोसले	गढ़चिरोली	चंदपूर
मुंबई उपनगर	वृंदमुंबई	१ Oct १९९०	३२८ पवार	मनोहर जोशी	नंदुरवार
वाशिम	आकोला	१ July १९९८	नारायण शाळे	गोंदिया	धुळे
हिंगोली	परभणी	१ May १९९९			अंडाची
पालघर	ठाणे	१ Aug २०१४, पृथ्वीराज चलाणा.			

81  $\rightarrow$  82  $\rightarrow$  90  $\rightarrow$  98  $\rightarrow$  99

- १ Jan 1981 कुलाबोचे नाव बदलून रायगढ के ले.
- सारसनगर → गोंदिया
- सौंदर्या → चंदपूर (१९६४)

## \* एकाच नावाचे तातुके.

KAR	तातुका.	जिल्हे.
	कर्जत	अ.नगर क रायगढ
पूर	खेड	रत्नागिरी, पुणे
अना	नोंदगाव	नाशिक, अमरावती
वाना	मालेगाव	नाशिक, वाशिम
	कळंव	उसमानाबाद, अवृतमाळ
	आष्टी	बीड, वद्या
	सेलू	परभणी, वद्या
	कांडा	वाशिम, वद्या.

## कोकण विभाग (47)

मुंबई अहमूद उपनगर	बांद्रा (मुळ्यात्मक) - ⑦ अंदेरी ⑧ बोरिवली ⑨ कुलर्फी → तालुके नाहीत
मुंबई अंगठीरशहर	- तालुके नाहीत.
ठाणे (८)	① ठाणे (मुळ्यात्मक) ② शिवडी ③ कल्याण ④ मुरवाड ⑤ उल्हासनगर ⑥ अंबरनाथ ⑦ शाळापूर.
पालघर (९)	① पालघर (मु) ② तळाखरी ③ डहाणू ④ चक्रार ⑤ मोखाडा ⑥ वाडा ⑦ पिंजमगड ⑧ वरई.
रायगड (१०)	① अलिवाग (मु) ② पनवेल ③ कर्जत ④ उरठा ⑤ खालापूर ⑥ घेण ⑦ वाली ⑧ भुऱड
	⑨ रोहा ⑩ माणगाव ⑪ श्रीवर्धन ⑫ महाळा ⑬ महाड ⑭ वोलादपूर ⑮ तळा.
राजागिरी (११)	① राजागिरी (मु) ② मंडणगड ③ दापोली ④ खेड ⑤ गुहागड ⑥ निपळून ⑦ लांजा
	⑧ शंगमेश्वर ⑨ राजापूर.
सिंधुदुर्ग (१२)	① ओरस (मु) ② देकाड ③ वेमवनाडी ④ मालवण ⑤ कणकवली ⑥ वेंगुलर्फी
	⑦ सावंतवाडी ⑧ दोडामार्ग.

## पुणे विभाग (५४)

पुणे (१४)	① पुणे (मु) ② जुळर ③ आंबेगाव ④ वडगाव (मावळ) ⑤ शत्रुगुणगर ⑥ रीखर ⑦ चोड (मुळशी)
	⑧ छेली ⑨ दौँड ⑩ वेले ⑪ सासवड (पुरंदर) ⑫ वारामती ⑬ इंदापूर.
सातारा (१५)	① सातारा ② छांडाळा ③ महाबलेश्वर ④ वाई ⑤ फलटन ⑥ मेढे ⑦ कोरेगाव ⑧ छाटव (वडूज) ⑨ दृष्टिवी मान ⑩ पाटण ⑪ कराड.
सांगली (१०)	सांगली - ① शिराळा ② विटा (खालापूर) ③ आटपाडी ④ देखलामपूर ⑤ ताभगाव ⑥ कवेठ मढाकाळ ⑦ जत ⑧ मिरज ⑨ पलुस ⑩ कुडाव.
कोल्हापूर (१२)	⑪ कोल्हापूर - करवीर ⑫ शाळवाडी ⑬ पवाळा ⑭ हातकांगले ⑮ गगनवावडा ⑯ शिंहोल ⑰ कागल ⑯ शाधानगरी ⑯ गारगोडी ⑯ गडहिंगलज ⑯ आजरा ⑯ वंदगड.
सोलापूर (१६)	⑦ उ. सोलापूर ⑧ करमाळा ⑨ माळा ⑩ वाणी ⑪ माळशिरक ⑫ वंदूपूर ⑬ मोहोल ⑭ सांगोला ⑮ गंगलवेटा ⑯ द. सोलापूर ⑯ अक्कलकोट.

## नाशिक (५५)

नाशिक (१५)	① नाशिक ② सयाणा ③ सुरुचाणा ④ कलवण ⑤ मालेगाव ⑥ पेठ ⑦ दिंडीरी ⑧ वांदवड
अ. नगर (१६)	⑨ निफाड ⑩ बांदगाव ⑪ इगतपुरी ⑫ सिन्हर ⑬ अऱ्बकेश्वर ⑭ वेवले ⑮ देवका.
	⑯ अ. नगर. ⑦ कोपरगाव ⑧ अकोला ⑨ अंगमनेर ⑩ श्रीयमपूर ⑪ शहरी ⑫ जेवासे ⑬ पारनेर ⑭ शेवगाव ⑮ पांथरी ⑯ श्रीगोंदे ⑯ कर्जति ⑯ जाभेड ⑯ राहता.
धुळे (४)	⑯ धुळे ⑦ शिंदपूर ⑧ शिंदवेटा ⑨ साळी.
नंदूरवार (६)	⑩ नंदूरवार ⑦ अक्कलकुवा ⑧ धडगाव (अक्राणी) ⑨ तळोटे ⑤ शहादा ⑥ नवापूर
जळगाव (१५)	⑥ जळगाव ⑦ चोपडा ⑧ गावल ⑨ शवेर ⑩ अभवनेर ⑪ एर्होल ⑫ शुसावळ ⑬ मुक्ताईनगर ⑭ पारोळ ⑯ गडगाव ⑯ पाचोरा ⑯ जाभेनेर ⑯ वाळीसगाव ⑯ धरणगाव ⑯ वोदवड.

## ओरंगावाड (७६)

Abaal (१)	① Abaal ② सोऱगाव ③ कल्लड ④ सिल्लोड ⑤ वैजापूर ⑥ खुलताबाद ⑦ गंगापूर ⑧ वेळा ⑨ फुलंबी
जालना (२)	⑩ जालना ② भोकरदन ③ जाफराबाद ④ अंबड ⑤ परतूर ⑥ मंडा ⑦ धनसावंगी ⑧ वदनापूर
लीड (११)	⑨ लीड ⑦ गेवराई ③ आधी ⑩ पाटोदा ⑤ माजलगाव ⑨ केज ⑥ अंबाजोगाई ⑦ वडवनी ⑧ शिरर ⑩ परली ⑪ वारळ.
परभणी (१)	① परभणी ② जिंतर ③ पाथरी ④ गंगाखेड ⑤ सोनपेठ ⑥ मानवत ⑦ सेलू ⑧ पालम ⑨ पुणा
हिंगोली (५)	⑩ हिंगोली ⑦ कोळमण्हुरी ⑨ वसमन ⑧ ओळा नग्नाथ ⑤ शेनगाव.
उमानाबाद (४)	⑩ उमानाबाद ② भूम ③ कळंब ⑥ परंडा ④ गुळजापूर ⑥ इमरगा ⑥ वाणी ⑦ लालोरा

लातूर (७०) ① लातूर ② अहमदपुर ③ औंसा ④ निलंगा ⑤ उदगीर ⑥ देवनी ⑦ शिरोर अनंतपुर ⑧ जळकोट ⑨ ईणापुर ⑩ चाकुर

नौंदेह (७६) १०२४

⑨ लातूर ⑩ अहमदपुर ⑪ औसा ⑫ निलंगा ⑬ उद्धीर ⑭ देवनी ⑮ शिरूर अनंतपाट ⑯ जलकोट  
⑰ ईणापुर ⑱ चालूर .

## अमरावती विभाग (५६)

४ मरावती (१४) ⑥ अमरावती ⑦ द्वारणी (मेलदाट) ⑧ चिंचलदरा ⑨ अवलपूर ⑩ चांदूर ⑪ माराण ⑫ वृक्ष  
५ अंजनगाव - सुर्जी ⑬ भातकुली ⑭ तिवसा ⑮ दयधिर ⑯ नांदगाव ⑰ चांदूर रेल्वे ⑱ दामणगाव

बुलडाणा (१२) ⑨ बुलडाणा ⑩ जळगाव ⑪ सँग्रामपूर ⑫ मलकापुर ⑬ नांदुरा ⑭ शेगाव ⑮ मोताळा ⑯ खाम्हा ⑰ खिंवरी ⑱ मेहकर ⑲ देऊळगाव राजा ⑳ सिंधेड राजा ⑳ लोणार.

अकोला (६) ⑦ अकोला ⑧ मेल्हारा ⑨ आकोट ⑩ बाळापूर ⑪ मूर्तिजापूर ⑫ पानूर ⑬ बारी टाकळी  
वाणिम (१) ⑭ वाणिम ⑮ कांडंग ⑯ मालेगाव ⑰ मंगलपुरि ⑱ इसोड ⑲ मानोरा

पाशम (६) ७ वाशम ८ कारजा ९ मालगाव १० मधुकपार ११ असाड १२ मानार  
यवतमाळ (७) १ यवतमाळ २ बाघुलगाव ३ नेर ४ दारहा ५ कलंब ६ शलेगाव ७ दिग्गुस ८ धाँडी  
९ आँखेल १० गोलेल ११ चिंदी १२ चिंदी १३ महालपात १४ गाढ़खोड १५ आठोफ १६ देव

नागपूर विभाग (64)

नागपूर (१४) ① नाशपूर ② नरखेड ③ सावनेर ④ पारशिवली ⑤ रामटेक ⑥ कायोल ⑦ कलमेश्वर ⑧ कामठी  
 ⑨ मोदा ⑩ हिंगण ⑪ नागपूर ग्रामीण ⑫ उमेड ⑬ कुरी ⑭ भिवापूर

वद्य (८) १ वद्य २ आषी ३ कारंजा ४ आर्क ५ मेल ६ देवती ७ हिंगणाघाट ८ भगुप्रसूर

भूंडारा ⑤) ⑥) भूंजारा ⑦) नुम्बेश ⑧) मोहाडी ⑨) शाकोली ⑩) पौनी ⑪) लाल्हादूर ⑫) लाखणी

गोदिमा (८) गोदिया (९) तिरोडा (१०) गोरेगाव (११) आमगाव (१२) देवरी (१३) सालकेसा (१४) अनुनी भारेगाव (१५) सडक - अनुनी  
चंदपुर (१६) चंदपुर (१७) चिंता (१८) चांदपुर (१९) चांदपुर (२०) चांदपुर (२१) चांदपुर (२२) चांदपुर (२३) चिंतेवारी (२४) माळ

१८. यद्दपुर (७५) १९. चंद्रपुर २०. चिमूर २१. नागभीड २२. ब्रह्मपुरी २३. वराड २४. भद्रावता २५. सिद्धवाही २६. भूल  
२७. शज्जुरा २८. गोंडपिंचरी २९. बलबारपुर ३०. पोम्पार्ग ३१. सावली ३२. कोरपना ३३. जिकती

शाडचिरोली (१२) १) ग.चि. २) कुरखेडा ३) आमोरी ४) धामोश ५) चार्मीखी ६) एटापल्ली ७) अहेरी  
 ८) सिंगोळ ९) — १०) तेवी ११) — १२) तेवी १३) तेवी १४) तेवी

⑥ सिरोंचा ⑦ भामरागड ⑧ कोस्ती वडसा ⑨ वडसा देसाईगंज ⑩ मुलचेरा.

એવું સાચો હોય કે જીવનાની કુદરત આપણા પ્રોત્સાહનની

## अकेंद्रमी

तालुके दैख्या      जिल्हे

१० → मुंबई शहर ①

१३ → मुंबई उपनगर ① ABC

१८ → धुळे ①

१४ → हिंगोली ①

१६ → नंद्रवार, वाणिम ② नवाची गोडी

१८ → अकोला, झाँडारा, छाणे ③

११ → सिंधुदूर्ग, जालना, उ.वाद,  
बद्दाफ, गोंदिमा, पालघर ④

९ → इलाहिरी, A. bad, परभणी ③

१० → लातूर, सांगली ②

११ → सातारा, सोलापूर, वीड ③ SSB

१२ → कोकणपूर, गोडखिरोली ② गड कोकण

१३ → बुलढाणा ①

१४ → पुणे, नवर, अमरावती,  
नोंगफुर ④

१५ → रायगढ, नाशिक, जळगाव,  
चैंदपूर ④

१६ → नोंदड, घेवतमाल ②

<u>धाट</u>	<u>मार्ग</u>
<u>थल (लसार)</u>	→ मुंबई - नाशिक
<u>बोरधाट</u>	→ पुणे - मुंबई
<u>खंबाटकी</u>	→ पुणे - सातारा
<u>दिवा धाट</u>	→ पुणे - बारामती
<u>कुँभाली</u>	→ कराड - चिपळून / सातारा - इलाहाबाद
<u>आवा</u>	→ कोल्हापुर - इलाहाबाद
<u>प्रुणे - रांगोली</u>	→ सावंतवाडी - बेळगाव
<u>फोडा</u>	→ कोल्हापुर - पणजी
<u>आँखेनंदी</u>	→ महाबळेश्वर - महाड / सातारा - रायगढ़
<u>हेनुमते</u>	→ कोल्हापुर - कुराक कुडाळ
<u>माळशेज</u>	→ ठाणे - अ. नगर.
<u>परसरांगी</u>	→ वाई - पांचगांवी
<u>अनुरक्तश</u>	→ कोल्हापुर - राजापुर (रायगढ़)
<u>बरऱ्या</u>	→ पुणे - महाड (रायगढ़)
<u>रांदनपुरी</u>	→ पुणे - नाशिक

शिंखर	उँची	जिल्हा	शिंखर	उँची	जिल्हा
कलशुलाई	1646 m	अ.नगर	उत्तमा	1325	नंपुरबार
साल्हेर	1567 m	नाशिक	वृषभकेश्वर	1304	नाशिक
महाबलेश्वर	1438	सातारा	तोला	1231	—
हरिश्चंद्रगढ	1424	अ.नगर	वराट	1187	अमरावती
शपास्तुंगी	1416	नाशिक	विष्वलदरा	1115	—
तोरोला	1404	पुणे	कुमाऊ	1063	धुळे

### किल्मा

किल्मा	जिल्हा
साल्हेर - मुल्हेर	नाशिक
अंगुडी - टकाडी	—
हरिश्चंद्रगढ	A-nagar.
रायगढ	रायगढ
कानको	—
प्रतापगढ	—
लिंगाया	—
तोरणा	पुणे
शिंगड	—
पुरंदर, शिवनेरी,	—
लाईगड, राजमारी	—
शेंडिश्वर, राजगड	—
प्रतापगढ	सातारा
सजनगढ	—
बासोरा	—
पहाळो	कोल्हापुर
विशाळगढ	—
भरनीको	अ.कोला
अनगिला	ठाणे

### जिल्हा

जिल्हा	उँगर / डोंगररांगा / टेकडा
पालघर	→ तांडुलवाडी, जीवदानी, टकमक, तुंगार.
ठाणे	→ तुंगार.
मुंबई	→ मलबार हिल, शिवडी, अंहोप हिल, खंबाला, कोडोली
शाभगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग	→ शत्यादी-पर्वत.
पुणे	→ तरुवाई, शिंगी, पुरंदर, तांगडी, चौड, राष्ट्रादी
सातारा	→ शंभु, महादेव, मांद्रदेव, शीताबाई, गहिमान, बहरांकी, बामणोली, आगारिव, यवतेश्वर, परणी, मंडोशी, ओंडा.
शिंगडी	→ आषा, ठोनाई, शुक्राचार्य, कगळबैंश, बेलगवाड, आउवा, मुंडी, देंडोला.
कोल्हापुर	→ पहाळो, उ द्वांगंगा [चि कोडी], शत्यादी.
सोलापुर	→ महादेव, बलाधाट, शमलिंग.
नाशिक	→ गाळणा, साल्हेर, मुल्हेर, वणी, चांदिक, सातमाळ,
धुळे	→ मांगीतुंगी, शत्यादी
नंदूरबार	→ घानोरा, गाळवा
जऱगाव	→ तोरणमाळ, असंभा, शातपुडा.
अ.नगर	→ शिरसोली, हस्ती, शातमाळ, लांगिंडा, घोडसगाव, चांदोर, शातपुडा.
ओरंगालाद	→ आंजिंडा, शातमाळ, शुरपालनाथ, चौका, वेळन.
जालना	→ अनिंद्याती रांग, जींबुवंत टेकडी
बीडी	→ बालाधाट डोंगर
उस्मानाबाद	→ बालाधाट, पुलजापुर, नाळदुर्ग
भाटूर	→ बालाधाट
परभानी	→ आंजिंडा, बालाधाट
हिंगोली	→ हिंगोली
नांदेड	→ निर्मल, मुदुदेल.
अकोला	→ गविलगढ
अमरावती	→ घारणी, गविलगड, विष्वलदरा, जिंगोड, पोहरा, चिरोडी
यवतेश्वर	→ पुश्ट
पोगापुर	→ टे-अंबागड, चापेडी, जोंबगड, पिंपोळ, गरमसूर, विलकापार, महातागड, शोटेल, मनसर.
वाढी	→ शवणेदेव, नंदूरगाव, मोलगाव
जोंदिया	→ गालखुरी, दर्केशा, नेवेगाव, गंगाजीरी, प्रतापगड

- दोन शब्दांकी सीमा असलेले जिल्हे - नंदूरबार, घुळे, पालघर, गोंदिया, आचिरोली, नांदेड, सिंधुदुर्घा.
- वायव्येभा - गुजरात - ४ जिल्हे - पालघर, नाशिक, घुळे, नंदूरबार
- उत्तरेला - मध्यप्रदेश - (४) - नंदूरबार, घुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नोगपूर,
- छत्तीसगढ - पूर्वेभा - २ - गोंदिया, गडचिरोली.
- आग्नेय - तेलंगणा - ४ - गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड
- दक्षिण - कर्नाटक - ५ - नांदेड, भासुर, उ. बाद, सोलापूर, सांगली, कोळ्हापूर, सिंधुदुर्घा.
- दक्षिण - गोवा - ३ - सिंधुदुर्घा.
- ६ शब्द म्हणून शीमा भागून
- सर्वांगीनी जिल्ह्यांची सीमा भागून (३ प).

P40.

गोगर	जिल्हा
चिंचोडी -	कोल्हापूर
मंदोशी -	सातारा
तोरणमाळ -	नंदूरबार
हस्ती -	जळगाव
महाराव, बालाधार -	सोलापूर
नवे गाव, दरकेशा -	गोंदिया
सातपुडा, गाविलगड -	अमरावती
ओजिंदा, सातमाळ -	उ. बाद.
चारभाईर -	नांदेड
मुक्केड -	नांदेड
नवरा - इगतपूरी	
लिंगारामा -	सोलापूर.

जिल्हा	लेखा
लालूर	शिरोसा
हीड	पारगाव
चंद्रपूर	गोंडकु
नाशिक	चामार
नागर्हुर	फल्लर

अंड हेची जिल्हा
माझेरान - रायगड
चिंचवलदार - अमरावती
तोरणमाळ - नंदूरबार
कोंबोली - सिंधुदुर्घा.
जे. ए. रा. - जोगे
केसमाळ - औ. बाद.
आंबोली - सिंधु.

शारम पांजांचे झोरे
ठाळे - अक्कोडी
जोगांव - अमरावती, युपनेश्वर
अमरावती - सालकडी
रायगड - साठे.

दालदाब

रुद्धा -	A. nager
मिंगमाळा -	सातारा
चिंचोली -	जोगे
आंबोली -	सिंधु.

# - महाराष्ट्र प्राकृतिक रचना -

\* प्रमुख तीन विभाग - ① कोकण किनारपट्टी

- ② सह्याद्री पर्वत / पश्चिम घाट.
- ③ महाराष्ट्र / देखन पठार / देश.

## ① कोकण किनारपट्टी -

- लांबी - 720 km समुद्रकिनारा, कोकणाची लांबी - 540 km (८-३)
- ऊंची - 30-60 km ( $\Delta \rightarrow \Gamma$ ), शवलि आस्ते  $\rightarrow$  ३० हाई नदी खोरे (१०० km), शवलि कगी - ३० कॉटेंट.
- क्षेत्रफल -  $30 \cdot 728 \text{ km}^2$ ; MH - ९.९%
- विस्तार - ३ हाणूपासून दक्षिणेस वेंगुल्यपर्यंत
  - उत्तरेस दमणागेंगा नदी पासून दक्षिणेस तेरेजोला नदीपर्यंत.
- समुद्रसपाठीपासून सरासरी ऊंची = १५ km - २५० m
- उतार - पूर्व-पश्चिम.
- उपविभाग
  - [कुडलिका] नदीच्या**  $\rightarrow$  उत्तर कोकण - पालघर, ठाणे, मुंबई, उपनगर, शहर, हायगढ
  - [उंडावळ]**  $\rightarrow$  दक्षिण कोकण - रत्नागिरी, सिंधुदुर्ग
  - सह्याद्रीप्रक्षेत्रमध्ये (भोगापडून) व समुद्र किनाराचे निमज्जल (खचने)  $\rightarrow$  कोकण निमित्ती.
  - खलाटी - पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या संखाले आगाला.
  - ऊंची (५-१५ m) समुद्रसपाठीपासून.
  - खलाटीच्या पूर्वेचा डोंगराळ भारा / वरचा ऊंचीवाढत गेलेला.
  - ऊंची (२७५-३०० m)
- खाली - भरतीय पाणी नदीच्या मुखात ज्येष्ठपर्यंत शिरते

उ  $\rightarrow$  द = दातीवरे + वसईचे धरमतर राजा बाण घोडन दाखोल व जयगडपर्यंत विजयदुर्ग  
 उलांगोडी वसई ठाणे शास्त्री बांगोळ

किल्ला जिंकागल | गोले.  
 कली तेरेजोल.

- सागरी किल्ले - वराईचा किल्ला, जंजिरा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग.
- बंदरे - मुंबई, हावाशेवा, आलिबाग, मुरुड, शीवद्वान, जयगड, रत्नागिरी, मालवा, वेंगुला.
- बेरे - मुंबई, साई, आंदेशी, उंदेशी, कुरटे, जंजिरा, घारपुरी, ऊंजदीव, कासा.
- कोकण किनारपट्टी 'रिया' प्रकाशी किनारपट्टी.

\* थाइया -

१) श्वाडी	नदी	जिल्हा
२) दातीवार	वैतरणा - तानसा	पालघर
३) वेसई	उल्हास	
४) ठांगे	उल्हास	
५) मनोरी	दहिसर	ठांगे
६) मालाड	झोशिवारा	मुंबई
७) माहिम	मिठी - माहिम	मुंबई
८) पनवल	पाताळगँगा - अंबा	रायगढ
९) धरमतर	कुंडलिका	
१०) रोहा	साविनी	रायगढ - रुला
११) राजापुरी	भारङा	रुलागिरी
१२) बाणकोट	वशिष्ठी - जगबुडी	
१३) केळशी	शास्त्री - बाव	
१४) दामोळ	काज़नी	
१५) जयगढ	मुऱ्यकुदी	
१६) झाड्ये	काज़वी	
१७) पूऱगाड	शैक	रुला - सिंधू
१८) ओतापूर	देवगड	सिंधूदुर्ग
१९) विजयदुर्ग	आचरा	
२०) देवगड	गढ़नदी	
२१) आचरा	कली	
२२) कलावती	तेरेखोल	
२३) कली		
२४) तेरेखोल		

\* कोकणातील धरणे -

नदी	धरण
वैतरणा	मोडकसागर
मातसई	मातसा धरण
तानसा	तानसा
सूर्या	सूर्या
वैतरणा	अपर वैतरणा
पाताळगँगा	मोखा
कुंडलिका	डोलावडक
मुरबाडी	बारवी

\* समुद्र किनारा लांबी -

$$\text{रुलागिरी} = 237 \text{ km}$$

$$\text{रायगढ} = 122 \text{ km}$$

$$\text{सिंधूदुर्ग} = 120 \text{ km}$$

$$\text{मुंबई} = 114$$

$$\text{पालघर} = 102$$

$$\text{ठांगे} = 25$$

## II सत्यार्थी पर्वत / पश्चिम घाट / सत्यार्थी व सातपुड्यांच्या डोंगररांगा -

- विसार - सातमाळा डोंगर ते कव्याकुमारी पर्वत
  - सांबी - 1600 m M.H =  $440 \cdot (27.5\%)$
  - खंडी ऊँची = 915 - 1220 m (उल्लेकडे वाढते)
  - नेभविभाजक - अरवी समुद्रात। मिळाल्या व बंगाळात्या। उपसागराता मिळाल्या नस्या.
  - उत्तर - पश्चिम बाजूस तीव्र तर पुर्वम रौप्य. → वेसाल्ट घाट
  - वेतरणी व सावित्री नद्यांच्या उगमातवल कैकडा कृती.
- \* सत्यार्थी पर्वताच्या डोंगररांगा -

जिल्हे - पालघर, ठाणे, नाशिक, अ.नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर शायगढ, सिंधुदुर्ग, राजागिरी.

### (अ) शंभू - महादेव -

- रागरेश्वरपादून - शिंगणापूर पर्वत
- सातारा → सांगली → कनटिक
- भीमा व कृष्णा नद्यांची खोरी वेगळी.
- वैशिष्ठ्ये -
  - पश्चिम भागात डोंगराची ऊँची अधिक
  - अजिंक्यता॒, सज्जनगड, वर्धनगड, वसंतगड, अदोशीवगड, मत्तिंद्रगड.
  - शाय्या
    - सातारा - बामठोलीचे डोंगर
    - कराड - आगाशीवचे डोंगर.
- टेबलेंड (पाचगाडी)

### (ब) हरिश्चंद्र - बालाघाट -

- पश्चिम भाग हरिश्चंद्र तर पुर्व भाग बालाघाट
- गोदावरी व श्रीमंते खोरे वेगळे.
- बालाघाट समाट माश्याच्या। डोंगररांगा.
- पुणे, नगर, सोलापूर, उ.बाद, बापूर, परभणी, लीड, नांदेड.

### (क) सातमाळा - अजिंडा.

- गोदावरी - तापी नदीचे खोरे वेगळे.
- वाधूर नदीवर - देवगिरीचा किल्ला, अजिंड्याच्या लेव्या.
- पश्चिम भाग सातमाळा, मनमाड्या, घलीकडे - अंकाई-टंकाई पाखून अजिंडा.

→ सातपुडा पर्वतरांगेने तापी व नमदी खोरे वेगळे झाले आहे.

### \* इतर डोंगरांगा -

- गोळणा (चुळे), वेळू (ओ.बाद), हिंगोली (हिंगोली), नांदेड (मुदखेड), गडपिशेली (पिशेली); जामरागड, खरजागड, गरमखुर (नागपूर), दरकेया (गोंदिया)

### III महाराष्ट्र - पठार / देख्यन पठार / देश -

- मुळ देख्यन पठाराचा सवति भोठा भाग
- नदींच्या लो-यांनी तयार.
- उतार - पाण्यमेकडून पुर्वकडे.
- पूर्व-पश्चिम लांबी - ७५० , विस्तार - ७८० km
- उंची - ५५० m
- महाराष्ट्राचा १०% भाग देख्यननंतर पठाराने व्यापलेला आहे.
- तात्त्वज्ञानापासून तयार झाल्याने 'देख्यन भाऊ?' (२७ वेळा संचयन)
- पठाराचा उतार पाण्यमेकडून पुर्वकडे जाताना १ km ला १ m कमी छोलो.
- देख्यननंतरी पठार -

- ⑥ बालाधार डोंगर = अ.नगर-बालाधार पठार
- ⑦ ओंध व खानापूर - जत पठार.
- ⑧ मराठवाड्यात - मांजरा.

→ पठार आणि जिल्हा

- |                        |                     |
|------------------------|---------------------|
| ⑨ बालाधार - उर्मानाबाद | ⑩ ओंध - सातारा      |
| ⑩ अ.नगर - नगर          | ⑪ पांचगाली - सातारा |
| ⑫ सासवड - पुणे         | ⑫ खानापूर - सांगली  |

⑬ शंभू-महादेव → सासवडचे पठार.

⑭ सातमाळा-अजिंठा → बुलडाना - मालेगाव.

⑮ धुळे-नंदूरवार - अंतोरिमाळ.

⑯ मालेगाव - नाशिक

⑰ तोरणमाळ - नंदूरवार

⑱ तळेगाव - वरूळ

⑲ गांगिलगड - अमरावती

⑳ बुलडाना - बुलडाना

㉑ घवतमाळ - एवतमाळ



शिखर	ऊँचाई (m)	निल्हा	शिखर	ऊँचाई (m)	निल्हा.
१) कलसुबाई	1646	A.nagar	२००८वेल्केश्वर	1304	नाशिक
२) साल्हेर	1567	नाशिक	व्रह्मगिरी	1304	—
३) घनचवडा॒र	1509	नाशिक	रत्नगड	1297	A.nagar
४) घोडप	1472	नाशिक	शिंगी	1293	Pune
५) मलालेश्वर	1438	सातारा	अंजोरी	1280	नाशिक
६) तारामती	1431	A.nagar	घनभरवाडी	1275	पुणे
७) कृश्णद्वागड	1424	—	बोगेघाट	1264	पुणे
८) सप्तशुँगी	1416	नाशिक	मकरेंद्रगड	1239	सातारा
९) तोरणी	1404	पुणे	तौला	1231	नाशिक
१०) पुर्दह	1387	पुणे	वेराट	1177	अमरावती
११) मांगी - तुँगी	1331	नाशिक	चिखलदरा	1155	—
१२) राजगड	1318	पुणे	प्रतापगड	1080	सातारा
१३) मस्तंगा	1325	बंदुरबाड	हनुमान	1063	धुळे
१४) सिंहगड	1312	पुणे	कुंमाली	1050	सातारा-रत्ना
१५) मुन्हेर	1306	नाशिक	फोडा	1000	रत्नागिरी
			राथगड	820	Pune







# महाराष्ट्र : नदीप्रणाली

→ सख्तांशीपर्वत मुख्य जलविभागांक मृहित घटना नव्यांचे दोन प्रकार.

## ⑦ पूर्ववाहिनी -

- सख्तांशीच्या पर्वतात उगम पावून देखत घटना पठाशावलन पुर्विकी.
- गोदावरी, कृष्णा, अमीमा - पूर्वसे व आगेनेथला वाहतात.
- कंगालच्या। उपसागरात्मा मिळतात.

## ⑧ गोदावरी -

- उगम - श्रींबकेश्वर - ब्रह्मगिरी, 'ओ' मुख्यावून उगम.
- दक्षिण भारताची गँगा/वृद्धि गँगा.
- उफ्ती लांबी - 1465 km (MH- 668)
- क्षेत्र - 3,12,812 km<sup>2</sup> (MH- 1,53,779 km<sup>2</sup>)
- महाराष्ट्राचे 49% होते व्यापले. देशाचे 10%
- MH तील सर्वांत जास्त जिल्ह्यावून वाहते (8) Nashik, A-nagar, A-bad, Beed, Parbhani, Nanded, Jalna, Gadchiroli.
- इत्रावती सर्वांत लांबउपनदी.

### उजवीकडून (दक्षिणोकडून)

दाढणा, प्रवरा, मिंदफोली, मुळा, बोरा, नासरी, कुंडलिका, सरसवी, मानेर, अंजना, मांजरा, कयाद्यु, तेऱ्या.

### उवीकडून (उत्तरकडून)

काळवी, शिवना, खाम, दक्षिण पूर्णा प्राणहिता, झँडावती.

- प्रवरा व मुळाच्या संयुक्त प्रवाहावर नेवासे घेणे गोदावरीस मिळतात.
- निश्चूर प्रदेश = शाजमाहिनी, AP.

### \*पूर्णा -

उगम - अंजिठ्यात्मा डोंगरात.

लांबी - 397 km

उपनद्या - डोऱ्या - खोळा।

उजव्या - अंजना, गिरजा, कापरा, पुधना.

### \*मांजरा नदी -

उगम - बालाधार टेकड्या (बीड-पाटोदा पठार)

लांबी - 721 km (MH, TL, KA)

उपनद्या - तावरजा, तेऱ्या, गिरजा, लेंडी, मध्याड.

→ बीड जिल्ह्याची दाढिण सीमा.

→ वधन + वेनगंगा + घेनगंगा = प्राणहिता.

\* वैनगंगा - अजिंठा डोँगर (495 km)

- विद्यमानील सवति जारत लांबीची नदी (495 km)

\* वद्धा - सातपुडा रांगात खेलुल जिल्ह्यात (MP) - लांबी-455

\* वैनगंगा - मैकल पर्वतरांगोत (MP) शिवानी जिल्ह्यात दरकेसा टेक्यांजवल झाकल  
- लांबी = 295 km  
- उत्तर = दक्षिण वाहते.

→ प्राणहित। ही महाराष्ट्राची व लेंगामातील 117 km सरहदुद तयार करते.

\* इंद्रावती - ओडिशा राज्यात कुलांडी:

→ वद्धा न वैनगंगा दांगुकट त्वाह गडचिरोली जिल्ह्यात सिरोंवारीवर नगरम घेऊ शोधावरीसा मिळते.

→ वैनगंगा - चंद्रपूर व गढचिरोलीत्या वेगाते करते.

→ वैनगंगेच्या उपनद्या -

उद्या बाजुने (पुर्वकडून) - पांगोली, बाध, चुलवंद, गाळवी, दिना.

उजव्या बाजुने (पश्चिमकडून) - कल्हान, मूल, दूर, बावनाशकी.

\* बाध नदी दक्षिणकडून उत्तरेकडे वाहते.

\* धरण → आढवी नदीवर - इडियागोह (गोंदिया)

दिना नदीवर - दीना.

वैनगंगा (भंडारा) - गोसी छुरी (इंदिया आगर)

\* नद्यांच्या काठावरील शाळे -

वैनगंगा - भंडारा, पवनी, शिंद्यारोली, चामोरी, बाळेशी व सिरोंचा  
पांगोली - गोंदिया.

वद्धा + वैनगंगा = वधराळा (गोंदिया)

→ बावनाशकी नदी - नागपूर, भंडारा व गोंदिया Border वर्जन वाहते.

→ ~~वैनगंगा~~ इंद्रावती + पत्किंदा + पामुलगौतम = मामराश (गोंदिया)

\* गरम पाव्याचे झारे -

(१) उपनेदेव - जळगाव

(२) सुपनेदेव - २ -

(३) गोणशापुरी - गोणे

(४) शाजापूर - रत्नागिरी

(५) उद्दलावरे - रत्नागिरी

(६) कडे - रागगड

(७) सव - २ -

(८) उन्नेश्वर - नांदु

(९) दारावीपूर - धुळे

(१०) अंकलोली - मिवंडी (ठाणे)

### III भीमा नदीचे खोरे.

- कृष्णाची उपनदी.
- उगम - भीमाशंकर, पुणे.
- लांबी - १५१ km
- क्षेत्रफळ - ४६,१८४ km<sup>2</sup>
- कॅर्स्ट राज्यात रायचूरजवळ कुलगुडी घोडे कृष्णा व भीमाचा संगम होतो.
- भीमा घोट्यात पुणे-सोलापूर संपुर्णपणे समावेश.
- उपनद्या : उजव्या - मामा, दंदाथणी, मुळा, मुठा, नीरा, माण, बोर, पवना आव्या - घोड, सीना, वेळ.
- मुळा-मुठाचा संयुक्त प्रवाह रायगंगावरजवळ भीमाश मिळतो.
- कुकडी व घोड - शिरूरजवळ.


\* 13 Jan 2016 - मुळा-मुठा शुद्धीकरण - केंद्रिय पर्यावरण मंत्रालयाने जपान इंट. Corp. Agency (Jayka) कंपनीशी १००० कोटींचा करार केला.

\* प्रवर्श - अमृतवाहिनी.



### (III) कृष्णा नदीने खोरे

- गोदावरी नदीच्या खालोखाल महत्त्वपूर्ण.
- उगम - महाबलकेश्वर, सातारा.
- लांबी -  $2,58,948$  km MH ( $282 \text{ km}^2$ )
- घोटफुट -  $2,58,948$  MH ( $28700 \text{ km}^2$ )
- सातारा, सांगली व सीधुन कोहळूर.
- उपनदिया = उजवा - वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा व वेदगंगा
- उजवा - शोलापुर
- माहुली - कृष्णा+वेण्णा संगम
- क-लड - कृष्णा+कोयना प्रतीसंगम
- कुरुक्षेत्र - कृष्णा+ पंचगंगा
- पंचगंगा = कोल्हापुरची जीववाहिनी:  
कुंभी, कासारी, ठुकरी, भोगावती, सरखती
- कृष्णा खोरे पिकास मलामीड, पुणे - ३३५६




### (ब) पाश्चिमवाहिनी

→ अरबी समुद्रास मिलतात.

#### ⑨ तापी नदी खोरे.

- उगम : सातपुड़ा - मुख्य (MP)
- MP, MH, GJ → surat → Arabi.
- लंबी - 724 km (MH 208)
- क्षेत्रफल - 65,150 (MH 31,660)
- अमरावती, अकोला, वारीम, बुलडाणा, जळगाव, द्युर्ल, नंदूरवार.
- ओव्या काठाने - कोटपुरी, मोरना, माठा, बळगळा, वाघूर, गिरणा, बोरी, पांशुर.
- मुख्य उपनदी - पुणी (गाविभगड डोंगरावर उगम)
- श्री क्षेत्र चांगदेवजवळ - तापी + पुणी.



#### ⑩ नमदी नदी खोरे.

- उगम - अमरकंटक (MP) पुणी
- लंबी - 1312 km (MH 54)
- क्षेत्रफल - 98,795 km<sup>2</sup>.
- वापी - असामी हेकड्या - नमदी.

\* कोकण नदीा \*

- सर्व नद्या पश्चिम वाहिनी
- लंबी कमी
- वेगाने वाहतात , मर्यादित स्वरूपात उपयोग.
- मुख्याशी नदान- मोठ्या क्षात्र्या.
- नद्यांच्या दृश्या असेंद व जलकाळ.
- समांतर घावांच्या नदीत.
- कोकणातील भवती मोठी नदी वेतरणा (154 km) , उळाडी (122)


उ. कोकण

म. कोकण,

द. कोकण

① पाणगंगा	② पाताळगंगा	③ काजवी
④ झूर्या	④ अंबा	④ मुचकुंदी
⑤ वेतरणा	⑤ कुंडलिका	⑤ शुक्र
⑥ भातकी	⑥ उन्तुस	⑥ शुक्र
⑦ काळू		⑦ कर्ली
⑧ हांदार	→	⑧ तेरेबोली
⑨ वशिष्ठी		
⑩ साविरी		
⑪ शास्त्री		

- राजागिरी जिल्ह्यात - केवळ खजल - द्यारेश्वर येथे गंगोत्री नदीवर मालेश्वर घटवावा.
- लोह कक्ष दक्षिण कोकणातील छोर्यांत सापडते.



## \* मीमेच्या खो-यातील धरणे

नदी	धरण
धोडनदी	धोड, डिंभे
नीरा	वीर
वेळवटी	भाटधर (येसानी कंकु)
अँबी	पानशेत (ताणानी सागर)
अँबी, मोसी, मुठा	खडकवासला
मोसी	वरसगाव (वीरानी पायलक)
मुठा	मुळशी
भीमा	उजनी (यशवंत सागर)
मुठा	टेमधर (मुळशी)
इंत्रायनीमुहुरी	भुषी (लोणावळा)
धास, क्यांवी	फूऱ मीमा (फुणे)

## \* कृष्णेच्या खो-यातील धरणे.

नदी	धरण
कृष्णा	धोम (वाई)
कोयना	शिवानीसागर जलाशय
वारऱा	हेळवाकंजवळ (झांगर)
ओगावती	शादानगरी कोल्हापुर (लक्ष्मीसागर)
द्विघांगा	काळमावाडी (कोल्हा)
कळेंव केळा	कळेहर (सातारा)
निलाई	निलाई (को)
येरका	येरवँडी (सातारा)

## \* गोदावरी खो-यातील धरणे -

धरण	नदी
गंगापूर	गोदावरी (नाशिक)
जोधकवाडी	गोदावरी (A.bad)
भिंडारदरा	प्रवरा (A.nagar)
येलदरी	पूणा (हिंगोली)
निळवँडे	प्रवरा (A.na)
बाभळी	गोदावरी (नांदेड)
नांदूर-मध्यमेश्वर	काढवा (नाशिक)
विष्णुपुरी	गोदावरी (नांदेड)
टेलनूर	तापी (भुसावळ)
कोटपूणा	कोटपूणा (अकोला)
अनेरडँग	घुळे (अनेर)

## \* कोकणातील धरणे -

धरण	नदी
धामवी/सूर्य	सूर्य (पालघर)
मोडकसागर	वैतरणा (ठाणे)
उर्ध्व वैतरणा	वैतरणा (ठाणे)
भातसा	भातसई (ठाणे)
मोर्बे	धावारी (रायगढ)
डोलवळक	कुडलिका

वाइलस्कोरी: Vinay Xerox गोदावरी-2851		फूलांगा	तापी-पुणी
उत्तराखण्ड	ब्रह्मगिरी, न्यांदेश्वर, नाशिक महाराष्ट्रातील लोंडी	महाराष्ट्रातील लोंडी महाराष्ट्रातील लोंडी	मुख्याई - बैतूल, पश्चिमदेश अमरकंठक
एकडा लोंडी (km²)	1465	1400	724
एकडा लोंडी (km²)	451	282	54
महाराष्ट्रातील लोंडी	668	451	208
महाराष्ट्रातील लोंडी	3,12,813	2,58,948	61,145
महाराष्ट्रातील लोंडी	1,52,199 (48.7%.)	69,425 (26.1%)	51,504 (79.1%)
टाळा लाजून	कादवा, शिवना, द. पुणी मिठांगांचा लाजून	वेंडल, मीमा मिठांगांचा लाजून	वाष्णुर, अमरवती, बुराई, पांचरा, बोरी, गिरांग, चण्डी, सोनी, सिंधुना
लोंडी	पुणी, मुळा, पारगां, विंदुफाला, चिंदुसरा, मांजरा	वेंडल, कोचना, वारांगा, पंचगंगा.	सुकी, गोभाई, अस्तावती, अनंत पंचगंगा.
गढीकाढावरील शाहर	ज्यवळ, नाशिक, कोपगाव, पुणांतरे, चेठा, गंगालेड, लोहिड, दमालिद, विंदुचा	वाई, कळाड, सांगाली, नरसोबांधि मुसाबळ, प्रकाश, सांलेडा दुधी, तवा, शावकर	3.7.
गोंडी	आरताच्या एकूण होत्रफाळाच्या 9.5% लोंड.	आरताच्या एकूण होत्रफाळाच्या 8% लोंड.	2% लोंड.

## - महाराष्ट्रातील हवामान -

महाराष्ट्रातील त्रैत्या -

- (१) उष्णांत्रा = मार्च-मेरे
- (२) पावसाळा = जून-सप्टेंबर
- (३) हिवाळा = ऑक्टो-कोक्टूबर

(४) शीतांत्रा -

→ दैनिक कमाल तापमान -

$$① \text{कोकण} = 30-33^{\circ}\text{C}$$

$$② \text{पुणे} = 37^{\circ}\text{C}$$

$$③ \text{सोलापूर} = 41^{\circ}\text{C}$$

$$④ \text{नागपूर, अमरावती} = 42^{\circ}-43^{\circ}\text{C}$$

$$⑤ \text{विदर्भ} = 46^{\circ}-48^{\circ}\text{C}$$

$0-30^{\circ}\text{C}/\text{दे}$  → हृतली circulation.

$30^{\circ}-60^{\circ}\text{C}/\text{दे}$  → फेरिल circulation.

$$\text{Horse latitude} = 30^{\circ}$$

→ दैनिक तापमान कक्षा -

$$① \text{कोकण} = 5^{\circ}-6^{\circ}\text{C}$$

$$② \text{पुणे, सोलापूर, नागपूर} = 15^{\circ}\text{C}$$

$$③ \text{नागपूर} = 29^{\circ}\text{C}$$

→ MH 366100 ता सवति जास्त पाऊस गडाहिंगलज व चंदगड (10-12.5 cm)

→ MH सवति कमी पाऊस - सातारा - पृहसवड व दहिवडी  
सवति जास्त - कोकणपूर - गगानबाबाडा.

हिवाळा -

१. कमाल तापमान

$$\text{कोकण} = 30^{\circ}\text{C}$$

$$\text{शैँडातर्गत} = 28-30^{\circ}\text{C}$$

२. किमान तापमान,

$$\text{कोकण} = 24^{\circ}\text{C}$$

$$\text{विदर्भ, मराठवाडा} = 13-16^{\circ}\text{C}$$

३. तापमान कक्षा.

$$\text{कोकण} = 10^{\circ}\text{C}$$

$$\text{म. पठार} = 20^{\circ}\text{C}$$

$$\text{पुणे} = 30^{\circ}\text{C}$$

\* वार्षिक प्रजल्याचे विवर -

(१) 300-750 cm

- कोकण, प. घार (अंबोली, महालक्ष्मीवर, माथेरान)
- गगानबाबाडा, राधानगरी (कोकणपूर)
- लोधावडा, शैँडाळा (पुणे)
- झगतपुरी (नाशिक)

पावसाचे वार्षिक विवर  $\Rightarrow 90-120$ .

$$129 - \text{गगानबाबाडा}$$

$$125 - \text{अंबोली}$$

$$118 - \text{महालक्ष्मीवर}$$

(२) 200-300 cm - नाशिक, पुणे, सातारा, लोंगली, कोकणपूर.

100 - 200 → विद्युती, नोडस

50 - 100 → प.म्ह, धूके, जलगाता.

50 cm पेक्षा कमी → शातारा, सांगली पूर्व मारा. पौ, अंदरक, सोलापुर.

\* सापेक्ष आवृत्ति -

पावसाळाई -

85 - 90% - कोकण

75 - 80% - महाराष्ट्र.

70 - 75% - विद्युती.

Dr. भिवायच्चानुसार महाराष्ट्रचे हवामान -

A - Tropical rainy climate.

B - Dry with high temp but little rainfall.

C - Dry winter with low temp

D - Mountain climate.

I] AM - Tropical rain forest (उष्णकटी वनरिक्षा)

- कोकण

-  $18.2^{\circ}\text{C}$  to  $29^{\circ}\text{C}$

- 200 cm / yr

II] Aw - Tropical savanna (उष्णकटी, दमदार कोरडे)

- महापूर्व प्रशास्त्र.


-  $18^{\circ}$  -  $46^{\circ}$

- 150 cm

III] BS - Tropical semi Arid - steppe climate (निम्न शुष्क)

- पाण्यामुळे पठारी / पाण्यामुळे दाढाळा लोकांचा वर्जन्याशाऱ्या.

- 50 to 70 cm.



# - महाराष्ट्रातील मृदा -

मृदेचे प्रकार	प्रदेश	शुणिधार्म	पिके
काळी / रेव्हर मृदा	१) सख्याद्वीच्या पूर्वेकडील प्रदेशात (विद्भान्ति पूर्वेकडील प्रदेश काळून) मैदानाबरीम दरी मधील (र) नदी खोरे, उपनदी खोरे. मध्यम काळी खोल काळी (३) M.H.-व्या घेतफळोपेली ३/५ <sup>th</sup>	१) शंगानुसार $\rightarrow$ गडद काळी प्रकार $\rightarrow$ मध्यम काळी $\rightarrow$ उथल काळी २) ओलावा घरुन ठेवव्याची क्षमता जास्त. ३) अंतीय द्रव्ये कमी. ४) MgCO <sub>3</sub> , Ca Present. ५) अंतीय द्रव्यामुळे काळीरँग.	कापूस, गळू, ज्वारी, वाजरी, उस, तेंबाळू, नवस, कडधाळ्ये.
जांभा मृदा	रत्नागिरी-धूक भागात, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर पश्चिम भागात, सातारा, सख्याद्वीच्या घाटमाऱ्यावर. कोकण - Bauxite.	१) रंग - तांबूस नपकिरी / पिवळस॒ तांबडा २) ओलावा घरुन ठेवव्याची क्षमता कमी. ३) सख्याभागातील जांभा नृदेत मोलावा घारव्याची क्षमता जास्त. ४) Al, Fe, MnO <sub>2</sub> , Ti $\rightarrow$ फऱ्यु ५) K, P, चुना $\rightarrow$ कमी	रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्येये फऱ्युषभागासाठी, झांवा, काळू, चिकू, फांस.
किनार्याची गाळाची / भाबर मृदा	कोकणात उत्तर-दक्षिण दिशेने किनारपटीलगात असून विच्चोळ्या प्रदेशात.	१) रेतीमिसित मृदा. २) घोड्याप्रमाणान सेंधिय. ३) पांढी घरुन ठेवतात.	तांदुळ, नारळ व घोफळीच्या बागा.
ताँबडी आणि पिवळसे र मृदा.	१) सख्याद्वीच्या पवतिमय भागात २) विद्भान्ति पूर्व भागात ३) वद्यारी, वैनगंगाच्या खोयात, वद्यारी, चंद्रपूर, गडचिरोली, वालघर, ठाणे, रायगड यांचा पूर्वभाग.	१) सूर्केच्या घटकात, सुपीकतेत, रंगात, रचेनेत स्थिरता नाही. २) धामुळ्याने Basalt पाशुन. ३) रेती व लोहाचे प्रमाण अधिक असत्याने रंग लाल.	१) उंचाकवच्या प्रदेशात भरड घास्य (वाजरी) २) विद्भा - तांदुळ.
जैत्यांच्या खोयातील गाळाची मृदा.	१) गोदावरी, भीमा, कृष्णा, फऱ्यंगंगा, तापी, पूर्णी यांनव्यांच्या खोयात खेणारे Kolhapur, Sangli, Pune, Solapur, Sattara, A.nagar, A.bad, Parbhani, Nanded, Amravati, Akola, Jalgaon, Pule, Nandurbar.	१) अंतीय व इतर हाटकद्रव्ये जास्त. २) सुपीक मृदा ३) रासायनिक छातींचा पुरवठा करण्याची आवश्यकता नाही.	कास, ज्वारी, भाजीपाला.
ईशांत्येकडील गिरुन मृदा.	नागपूर, मंजरा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांचा उत्तर भाग.	१) वैनगंगा व तिर्यो उपनद्यांनी वाढून आणलेला दूळमातीच्या संत्यगानेने ही मृदा बळवी आहे. २) मट्टेतून पाव्याचा निवारा न होता ते सापून राहते. मात्र मृदा सुपीक असते.	भाल, गळू, ऊस, अंबरी, कापूस.

# - महाराष्ट्रातील वने -

वनाचे प्रकार	प्रदेश	वृक्षाचे स्वरूप	वृक्षाचे प्रकार	आर्थिक महत्व
<u>उष्ण कटीबँधीय सदाहरित वने</u>	<u>कोकण</u> <u>शिंदूरुगी (सावंतवाडी)</u> <u>पर्जिन्य - 200 cm</u> <u>मृदा - जींभा.</u> <u>मालवक्ळेश्वर.</u>	- वृक्ष उंचव सरळ वाढतात - भरपूर पाऊस, आहुसेचे प्रमाण व जमिनीमध्ये लागुमध्ये मुबलक, प्रमाण. - घनदाट वनस्पती. - उंची - १५ - ६० m - खासील फांद्या कमी.	- नागचंपा, पांढरा शिंडा, फाळा, कावली, झांमुळ, चिंझा, जंनन, वाळु, टिंबर. - अंबाळा, अंजन, वर्षभर सवसाधारण, ट्वरणात हिरवीगार वनस्पती. - रास्तग परुस्यात न आणल्या तुकु घवऱ्यात. - उंची = २० - ३० m	<u>भारदित उपयोग</u> <u>(लाकूड असिशय कठोण)</u>
<u>उष्ण कटीबँधीय अनिम सदाहरित वने</u>	<u>पर्जिन्य - 200 cm पेक्षा कमी.</u> <u>अंबोली, लोणावळा,</u> <u>रामातपुरी, भाण्याप्रीत्या</u> <u>पश्चिम घारमाश्यावर.</u>	- उंची कमी - वर्षभर सवसाधारण, ट्वरणात हिरवीगार वनस्पती. - रास्तग परुस्यात न आणल्या तुकु घवऱ्यात. - उंची = २० - ३० m	- अंबाळा, अंजन, किंडल, रामफाल, नाना, कुदंब, शिसम, खिंबळ - घासाचे भरपूर प्रमाण, स्वरूप मध्यभ तापमान, दिघिकाळ पाऊस आणि आद्रिता व जींभा मृदा. - वृक्षांची विविधता जास्त.	<u>आर्थिकट्टस्या</u> <u>वराच उपयोगी.</u>
<u>उपउष्ण कटीबँधीय सदाहरित वने</u>	<u>पर्जिन्य - 250 पेक्षा जास्त मालवक्ळेश्वर, पांचगाळी, माथेरोन, भीमारांकर, आविलगड टेकड्या.</u>	पांचगाळी भरपूर प्रमाण, स्वरूप मध्यभ तापमान, दिघिकाळ पाऊस आणि आद्रिता व जींभा मृदा. → वृक्षांची विविधता जास्त.	<u>जींभाळा, अंजन, हिरडा, अंबा, वेठडा, कारवी.</u>	<u>हिरडा चे भाकूड मंजवूत.</u> <u>मध्यमस्तिकापालन उद्योगावृद्धी.</u>
<u>उष्ण कटीबँधीय आडी पानकडी वने / उष्ण कटीबँधीय मालवून वने / अल्पापल्यी वने 30% MH.</u>	1) चंद्रपूर वगडचिरोली (चिरोली व लवेगाव टेकड्या) अल्पापल्यी वने. 2) भडारा व गोंदिया. 3) गाविलगड टेकड्या. 4) शंगुभादोन, हरिवाला. सातमाळा. 5) कोल्हापूर, नाशिक, धुळे नंदुरवार, ठाळे.	वार्षिक पर्जिन्य १२० - १६० cm 1) ४ महिने पाऊस ४ कोरडे. 2) कोरड्या त्रहतूत लाघोसर्जन कमी लावे झण्डून पाने शक्यून, पडतात. 3) त्योमुळे त्या पर्जिन वनस्पती खुला पावसाळा सुरु लोरवर्षीत कशीतरी तग द्या शक्यतात. उंची ३० - ४० m.	सागवाळ, पाईन, हिरडा, बिंबा, लेंडी, घोरल, किंडल, कुसुम, आवळा, शिसम, खिंबळ.	1) भागवाळ सवस्ति महत्वाचा. 2) देवगाल वनस्पती मार्फत.
<u>उष्ण कटीबँधीय लेण्ठी पानकडी वने.</u> 60% MH.	1) स्वीतपुडा 4 अंगिंडा पर्जिन्य $\Rightarrow$ ८० - १२० m	सलग पड्ये नाही. पानकडी वृक्षे उंच आसतात.	सागवाळ, आवळा, शिसम, लेंडू, पळस, बीजसाळ, लेंडी	टिंबर झण्डून वापर. टेकडे-कात.
<u>उष्ण कटीबँधीय कोटी वने</u> 1% = MH. 19.5 काठेचे वृक्षे.	मध्य महाराष्ट्र, विदम्भि, पुणी, सातारा, सांगली, A. Nagar, मराठगड.	कोरड्या (हांगामास झुळवून शेणाऱ्या) कोटी वनस्पतीचे प्रमाण जास्त. 1) फांद्या व पाने कमी. 2) पाने व साधी जाह. 3) मुळे खोल गेलेनी.	बांगुळ, खेंड, हिवर, निंब, बौंड, चिंच,	<u>ताटवड वृक्षाचा</u> <u>उपयोग</u> <u>टेकिंग साई</u> <u>ईंबन झण्डून.</u>

## \* वनक्षेत्र पहिले ५ -

मुंबई - १०११७ sq km - ७०%  
 रेलागिरी - ४१९८ km<sup>2</sup> - ५१%  
 चॅप्टपूर - ४१२९ km<sup>2</sup> - ४९.४९%  
 अमरावती - ३३०३ km<sup>2</sup> -  
 ठाणे - ३८०५९ km

## \* वर्णांचे प्रमाणा -

मुंबई - ७०%  
 रेलागिरी - ५१%  
 चिंद्यूदुर्ग - ४९.४९%  
 रायगड - ४०.२०%  
 चॅप्टपूर - ३५.५९%.

## शेवटचे ५ -

मुंबई शहर = २ km<sup>2</sup>  
 लातूर = ५  
 उसमानाबाद = ३२  
 सोलापूर = ९८  
 परभणी = ९९ इन.

→ MH तील एकूण वनक्षेत्र = ६१,९३६ sq km.

→ शास्त्रात्मा क्षेत्रफलात्त्वात् तुलनेत = १२०.१%

→ MH तुंच भागात वनक्षेत्र जास्त, पठारी भागात कमी व विश्वळ.

→ अभरावती येथील परतवाडा चे साग लाकड प्रसिद्ध.

→ टैंडू (टैंमूरी), अंजन, आपटा, चौर ⇒ विड्या बनवव्यासाठी.

→ कुसुम वृक्षापासून मिळणाऱ्या तेलाचा उपयोग घेण्याट, कोरखंड बनवण्या.

→ रोशा वनस्पती - रोशाचे तेल त्रु मुवासिक हव्ये व साबण.

→ हिरडा - साल व फळे - रंग बनवव्यासाठी.

→ कॅडोल वृक्षाच्या डिंकाचा उपयोग - Ice cream.

→ चॅप्टपूर वधूले येण्ये लगद्याचे कारखाने असून बल्लासूर, नंदूखार, मुंबई, पुणे येण्ये लगद्यापासून कागद बनवण्याचे.

→ MH तील जंगलात सेमल / शामली वृक्ष ⇒ काढ्यापेण्या बनवव्याचा कारखाना

अंबरनाथ (मुंबई)

## \* महाराष्ट्रातील पक्षी अभयारण्ये -

- १) कनाळा - रायगड -  $12.155 \text{ km}^2$  - MH तील पहिले पक्षी आभयारण्य.
- २) माळठोक - अ.नगर -  $12.29.94$   
सोलापूर - नालंग
- ३) नांदूर - गढवेश्वर = नाशिक -  $100.12$  (M.II - भरतपूर)
- ४) जायकवाडी - औरंगाबाद =  $341.05$
- ५) नाशिक (मोर) - बीड =  $29.90$
- ६) जनाळा - अकोला -  $12.35$
- ७) उनाळा - पालघर =  $12.$

## \* इतर काही प्रासिद्ध अभयारण्ये -

तांत्रिक - ठाणे

शिंधानगरी (गोवा) - कोल्हापूर - दाऱ्यीपूर.

रेणुकुरी (देवळगाव - काळवीट) - A. Nagor.

गौताळा (आश्रम वाई) - A. baol, Jalgaon.

नवीन माळठोक - Usmanabad, Solapur.

करंजा - सोहोल = अकोला.  
(काळवीट)

गुरु  
वा  
पेन  
ता  
स

## # महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने -

- १) तांडोला - चंद्रपूर -  $116.550 \text{ km}^2$
- २) अंजय गांधी - ठाणे, मुंबई उपनगर -  $86.985 \text{ km}^2$
- ३) नवेगाव - मांडारा / गोंदिया -  $133.880 \text{ km}^2$
- ४) पेंच (J. Nehru) - नाशिक -  $259.710 \text{ km}^2$
- ५) गुगामल - अमरावती -  $361.670$
- ६) चांदोली - सातारा, सांगली, कोल्हापूर, इलाहिबाद -  $317.670 \text{ km}^2$ .

## # व्याघ्र प्रकल्प -

→ १९७२ - वाघ राष्ट्रीय प्राणी.

→ प्रकल्पाचे जनक - श्री. कैलास सोंकल.

→ व्याघ्र प्रकल्प -

① मेलवाड → अमरावती ( $1500.49 \text{ km}^2$ )

② तांडोला → अंदारी ( $625.82$ )

③ पेंच - नाशिक ( $430.12$ )

④ सख्तांडी ( $600.12$ )

⑤ नवेगाव - गोंदिया -  $656.36$

⑥ बोर - वधी नाशिक -  $138.12$

महाराष्ट्राचे 2018-19 नुसार एकूण वनक्षेत्र = 61,936 sq km (20.1)%

वनक्षेत्राच्या दृष्टीने पहिले ५ जिल्हे -

- ① गोडचिरोली (12,757) - कागळतो - ३१
- ② चंद्रपूर (4,776.47) - ३०% वर्णानी व्यापलेले, २०१८-च्या एकूण वनक्षेत्रापेक्षी २१.५%
- ③ ठाणे - नाशिक (3446.58)

शेवटचे ३ जिल्हे -

- ① मुंबई शहर (1.47 sq km)
- ② लातूर (42.34)
- ③ मुंबई उपनगर (47.20)

\* राष्ट्रीय उद्यान व वैशिष्ट्ये -

उद्यान	वैशिष्ट्य
① J. Nehru (पेंच) राष्ट्रीय उद्यान (नोगपूर)	तीतला डोह (मैदादुल जलाशय)
② प्राथम सफ बोरिवली/संजय गांधी	साथन सफारी पार्क
③ भोलवण सागरी उद्यान (सिंधु)	मलबारी घनेश
④ अस्वलीचे झाड	नवेगाव (झाडोरा/गोंदिगा)

- शिंजातील पहिले व्याघ्र विकल्प - मेळघाट (1972-73)
- शिंजातील पहिले अभ्यारण्य - राधानगरी
- ४८<sup>th</sup> अभ्यारण्य (शिंजातीलीसाठी) - कोलामाका (गोडचिरोली)
- MH सवति जास्त अभ्यारण्य → अमरावती विभाग (१० अभ्यारण्य)
- MH → ५४विभाग → ठाण्यात सवाईं = ८  
→ नाशिक सवति कमी = ४
- छूमस = वनस्पतीचे इयुलिविस्नोन कुंजणे.
- २००६ साली प्रथम व्याघ्र गठान। (द१४ वर्षांनी) KN (406) → UK → MP → TN → MH (190)

कोल्हापूर एजिनाइ डिकॉ	वार्षिक पर्याय	वन उत्पादने	जिल्हे
गगनबाबडा वंदगड गारगोदी कुंदवाळ	अतिशय जास्त. उद्यान्यात जास्त. मध्यम अत्यंत कमी.	तेंदुची पाने और काल रोशा गवत बांबू गवत	चंद्रपूर उल्लास गोडचिरोली नोगपूर, गोंदिगा.

- १९४७ च्या वन धोरणानुसार प्रत्येक राज्यात्या ( $1/3\%$ ) ३३% क्षेत्रावर वने असणे ग्राहकांचे आवृद्धी.
- राज्यात २० वनसंशोधन केंद्र आहेत-
- (१) शाळपूर (ठाणे) (२) कोयना (सातारा) (३) गुरुगड (सातारा) (४) मोँडाळे (जळगाव)
  - (५) पाडवे (सिंधु) (६) पाडगाव (सिंधु) (७) घरिसाळ (अमरावती) (८) पुणे.
  - (९) वारा (१०) नागपूर (११) चंद्रपूर.

→ सामाजिक वनीकरण विमाण (MH) स्थापना - १९८१

कायलिंग सुरक्षात - १९८२ (०५)

- धनश्री पुरश्कार - वनसंवर्धन क्षेत्रात काम कराऱ्याचा लोँकाळा।
- विमाणीय कायलिंग = ३५ गिल्हे (मुंबईशाहर व उपनगर क्षेत्रात)
- क्षेत्रीय कायलिंग = ५

→ किसान रोपवाटिका कायलिंग - १९८६

- दोनदिव्यरेषेखालील व्यक्ती, SC-ST व्यक्ती यांना लोभाद्याकृत महान प्राचार्य देण्यात अले आरून निवड केलेल्या व्यक्तींना रोपवाटिका तयार करण्याचे यांत्र शिकवतात.
- आवश्यक साहित्य शाखेनामाईत पुरविले जाते.

→ विस्तार वने (Extension forestry / Public wood plots)

- रस्ते, कालवे, इवलेलाई यांच्या कडेने दुराफी वृक्षालागवड.

→ १९७४ - MH वनविकास मंडळ स्थापना.

अकडुमी  
पुणे

\* अभ्यारण्ये -

जिल्हा	अभ्यारण्ये	जिल्हा	अभ्यारण्ये
चंद्रपूर	अंधारी, घोड़करी	अमरावती	मेळघाट, वानशुगामल
गढ़चिरोली	प्राणहिता, चपराडा, भामरागड, कोलामार्का	बुलडाणा	शनगंगा, लोणार
नागपूर - मंडारा	उमरेड, क-हाडला	यवतमाळ - नोडु	पैनगंगा
नागपूर	मानसिंगदेव	यवतमाळ - वाशिम	[टिपेश्वर], इसापुर
वार्धा-लाशा	नवीन बोर	वारिम	कोटपुणि
वार्धा	बोर	अकोला	कल्याण, नरनाडा
गोंदिया	नाशासिरा, नवेगाव.	रायगढ	सुदामाड, [फणसाड], कनकिला
मंडारा	कोका.	सिंधुदुर्ग	मालवल
पुणे	ताम्हिणी, मधुरेश्वर, भीमाशंकर	पालघर	तानसा, तुंगारेश्वर
कोल्हापूर	राधानगरी	अ. नगर	कक्षुबाई, हरिधंडगड देऊळगाव, रेठकुरी
सोलापूर	माळठोकु	दुळे	अनेर
सांगली	सागरेश्वर/यशवंतराव च.	जळगाव	गावल
नाशिक	नांद्र मधुप्रेश्वर, ममतापूर, अंजनेशी, भोरगड.	नंद्रबाबा	लोरणामाळ
		ओरंगाबाद	जायकवाडी
		जळगाव	गोताळा, मुक्ताई भवानी
		बीड	नाचगाव, मयुरेश्वर
		उत्तमानाबाबा	[बेडरी] [रामलिंग घाट].

\* राष्ट्रीय उद्याने -

लाडोबा → चंद्रपूर  
 संजयगांधी → ठाणे, मुं. उपनगर  
 नवेगाव → गोंदिया  
 फैंच / जवाहरलाल ने. → नागपूर  
 गुगामाळ → अमरावती  
 चौंदोली → सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी.



- महाराष्ट्राचा सामाजिक भूगोल -  
कोकसंख्या

→ 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या - 11,23,74,333 (11.24 कोटी)

→ भारतातील लोकसंख्येत - UP (19.96 कोटी)

**MH (11.24 कोटी) ← 2<sup>nd</sup>**  
**BH (10.41 कोटी)**

→ देशातील एकूण लोकसंख्येपैकी - 9.29% लोक आम.

→ 2001 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या - 9,68,78,627 (9.69 कोटी)

→ 2001-11 दरमध्यान 1.55 कोटी भार.

\* लोकसंख्येनुसार पहिले 5 त्रिलोः-

- |                        |         |        |
|------------------------|---------|--------|
| ① पुणे (94.3 L)        | - 8.39% | ठाणे   |
| ② मुंबई उपनगर (93.5 L) | - 8.30% | पुणे   |
| ③ नवीन ठाणे (80.7 L)   | - 7.18% | मुं.उ. |
| ④ नाशिक (61.01 L)      | - 5.44% | नाशिक  |
| ⑤ नागपूर (46.5 L)      | - 4.14% | नागपूर |

\* शेवटचे 5 त्रिलोः-

- |                       |         |
|-----------------------|---------|
| ⑥ सिंधुदुर्ग (8.49 L) | - 0.76% |
| ⑦ गढचिरोली (10.7 L)   | - 0.95% |
| ⑧ हिंगोली (11.7 L)    | - 1.05% |
| ⑨ वाराणसी (11.9 L)    | - 1.06% |
| ⑩ भैंडारा (12 L)      | - 1.07% |

→ 2001-11 या काळात लोकसंख्या वाढीचा दर - 15.99% MH  
- 17.64% IND

→ 1991-2001 भो.सं. वाढ  $\frac{दर}{दर} = 22.73\%$

→ भारतात लोकसंख्या वाढीच्या दरात MH - 21 Rank.

\* दशावर्षिक लोकसंख्या वाढीचा दर-

- |                       |
|-----------------------|
| ① ठाणे-पालघर (36.01%) |
| ② पुणे (30.37%)       |
| ③ औरंगाबाद (27.81%)   |
| ④ नंदुरळार (25.66%)   |
| ⑤ नाशिक (23%)         |

- |                     |
|---------------------|
| ⑥ मुंबई शहर (-7.56) |
| ⑦ रत्नागिरी (-4.8)  |
| ⑧ सिंधुदुर्ग (-2.2) |
| ⑨ वर्धा (+5.17)     |
| ⑩ भैंडारा (5.6)     |

→ महाराष्ट्राची घनता - 365  
2001 -  $\frac{315}{350}$

IND -  $\frac{382}{357}$   
IND -  $\frac{325}{357}$

1951 - 104

1961 - 129

\* पहिले 5 -

- |                        |
|------------------------|
| ① मुंबई उपनगर - 20,980 |
| ② अंबो शहर - 19652     |
| ③ ठाणे - 1157          |
| ④ पुणे - 603           |
| ⑤ कोल्हापूर - 504      |

- |                    |
|--------------------|
| ⑥ गढचिरोली - 74    |
| ⑦ सिंधुदुर्ग - 163 |
| ⑧ चंहपूर - 193     |
| ⑨ रत्नागिरी - 197  |
| ⑩ अवलम्ब - 204     |

2001 - 315

2001 - 365

## \* लिंग गुणोत्तर -

MH - 929 : 1000

Ind - 943 : 1000

→ भारतीय MH 22<sup>nd</sup> rank.

## \* पहिले ५ -

- ① राजाशिंग = 1122 ← 1136
- ② शिंधूदूर्ग = 1036 ← 1079
- ③ गोंदिया = 999 ← 1005
- ④ सातारा = 988 ← 982
- ⑤ मंडारा = 982

## सतारियु

केरल (1084), TN (996), AP (993), MN (992) कमी - HR (879), JK (889), SK (890), PB (895) | पुडुचेरी (1037), LD - 946

## \* बाललिंग गुणोत्तर + दशवर्षिक वाट/दाट

- राष्ट्रीय स्तरावर - 914 : 1000 ← 927 (2001)
- MH - 894 ← 913 (2011) (2001)

## \* पहिले ५ -

- ① कोल्हापुर AR
- ② सातारा
- ③ सोऱ्यानी
- ④ वंद्रपुर
- ⑤ गोंदिया

## \* बाललिंग गुणोत्तर -

- ① धाराधर - 967
- ② गडमियोली - 961 AR (972)
- ③ गोंदिया - 956 ME (970)
- ④ वंद्रपुर - 953 MR (970)
- ⑤ मंडारा - 950 AN (968) के.प्र.
- PD (967)

2001	ग्रा.	श.
922 : 1000	952	903
933 : 1000	949	929

भारतीय अवाधिक - केरल (904)  
कमी - पुडुचेरी (896)

## \* दोबारे ५ -

- ⑥ गुंवही राहर = 832 ← 777
- ⑦ मुंबई उ.न. = 860 ← 822
- ⑧ ठाणे = 891 ← 858
- ⑨ पुणे = 915 ← 919
- ⑩ बीड = 916 ← 936

## के.प्र.

पुडुचेरी (1037), LD - 946

## \* दोबारे ५

- ① बीड = 807 ← 894
- ② वाराणसी =
- ③ बुलडाना =
- ④ हिंगोली =
- ⑤ परमाणा =

## ① बीड

- 807 HR (832)

② ज़ेक्काव - 842 PB (836)

③ अहमदनगर - 852 JK (862)

④ बुलडाना - 855 के.प्र.

⑤ होरिंगावाट - 858 Delhi (866)

Chandigarh (880)

## \* साक्षरता -


- MH = 8.16 कोटी (82.30%)
- सर्वति जाति निरक्षित लोक - पुणे (10.7 लाख)
- सर्वति कमी निरक्षित लोक - सिंधुदुर्ग (1.05 L)
- ⇒ साक्षरतेच्या लोकसंख्येनुसार -

- १) मुंबई उ.न (78.86 L)
- २) पुणे (72.39 L)
  - ३) नवीन ठारो (62.34 L)
  - ४) नाशिक (42.94 L)
  - ५) नागपूर (37.34 L)

- ६) गांधिरोली (6.7 L)
- ७) सिंधुदुर्ग (6.75 L)
- ८) हिंगोली (7.74 L)
- ९) वाराणसी (8.57 L)
- १०) नंदूरवारा (8.92 L)

⇒ साक्षरतेच्या % नुसार -

- १) मुंबई उ.न - (89.9%)
- २) बांदर - (89.2%)
- ३) नागपूर - (88.4%)
- ४) आंकोला - (88%)
- ५) अमरावती - (87.4%)



→ सर्वति जाति अनुसुचित जाती लो.सं. = पुणे (11.81 L)

→ सर्वति कमी - नंदूरवारा.

→ एकूण लो.सं. अनु जाती - 1,32,75,898 (11.8%)

अनुसुचित जमाती - 1,05,10,213. (9.3%)

पाहिला जिल्हा - नाशिक

ब्रौवर्टचा - सिंधुदुर्ग.

- ग्रामीण लोकसंख्या - 54.77

→ नागरी - 45.23

→ MH-ना भारतात प्रथम कमांक नागरी लो.सं.

भारत साक्षरता - ७४% (६४.१८-२००१) घाट - ६७.६, शत - ८४.१

सर्वाधिक - केरळ (९३.९%)

कमी - बिहार (६१.४)

भक्षदुर्विष (९१.४%)

AR (६५.४)

मिसोराम (९१.३%)

RJ (६६.१)

भारत घनता - ३८२ - ३२५ (२००१)

सर्वाधिक - दिल्ली (११,२९७)

कमी - AR (१७)

राज्य - BR (१०८)

AN (४६)

BB WB (१०८) पुडुचेरी (२६०५)

MZ (५६)

KE D+D (२१७२)

SK (४६)

UP L+D

NG (११९)

HY.

# ग्रामीण - शहरी

भारत

शहरी - 31.14%

सर्वाधिक लोकसंख्या

MH (13.47)

UP (11.8)

T N

सर्वाधिक लोकसंख्या

राज्य -

GA (52.2)

MZ (52.1)

T N L (48.4)

KF (47.7)

MH (45)

प्रमाण
Delhi - 97.5%
पंजाब - 97.3
LD - 78
DD - 75.2
PD - 68.2%

ग्रामीण (68.46)

सर्वाधिक लोकसंख्या

UP (18.6)

BR (11.1)

WB (1.5)

सर्वाधिक प्रमाण

HP (90%)

BR - 88.7

AS - 85.4.

सर्वति कमी नागरी लोकसंख्या प्रमाण शब्द -

HP (10.7%)

BR (11.3%)

MH -

शहरी - 45.23 ← 42.40  
(2001)

सर्वाधिक लोकसंख्या

कुल लोक (100%)

पंजाब (100%)

ठाठे (76.1%)

नागरिक

पुरुष

सर्वति कमी

गांवी (11.9%)

सिंधु (13.4%)

हिंगोली (15.21%)

ग्रामीण - 54.77 ← 47.60 (2001)

ग्रामीण (89%)

सिंधु (87.41%)

हिंगोली (84.8%)

अकेंद्रिय पुस्तकालय

→ धनता - एका लोकसंख्या

दैनिक

→ भिंगार्गुणोत्तर - एकीयांत्री एका संख्या

पुरुषांत्री एका संख्या × 1000

→ जन्मदर - एका वधनील दर हजार लोक मात्रे निवित जन्मांची संख्या.

→ मृत्युदर - एका वधनील दर हजार लोक मात्रे, मृत्युपती घेऊया.

→ माता मृत्युदर - एक वाचन निवित जन्मामात्रे ता वधनील विभांगे मृत्यु (प्रथमीवली / नंतर 42 दिवसात);

→ जननदर - एकीया संपूर्ण प्रजनन कालावधीत एकीला होणारी अरासाई मुले.

\* लोकसंख्या वाढीचे इये

(I) शिर लोक.

जन्मदर + मृत्युदर 111

लोकसंख्या कमी पठाविण्यार.

(IV) जन्मदर + मृत्युदर ८

लोकसंख्या.

(II) जन्मदर १, मृत्युदर ८

लोकसंख्या.

फूटिक्षेभावरील अपलोडित १.

(III) जन्मदर ५, मृत्युदर ५

लोकसंख्या वाढीचा दर १.

(भ्रात)

(V) मृत्युदर १ जन्मदर ५

लोकसंख्या.

## → माल्यस चा अिद्यांत

लोकसंख्या वाढ भूमितीय श्रेणीत होते तर संसाधनाची वाढ Arithmetic Progression ने होते.

→ एकूण उत्पन्न वाढुन्ही दरडोई उत्पन्न न वाढल्याले विकास होत नाही + आर्थिकवर्ग्या सापूत्रात आपडते.

## → हरी लायबेहोइन - लोकसंख्या अिद्यांत

- दरडोई उत्पन्न कमी झाले तर लोकसंख्या वाढते

## → लोकसंख्या संकलनाचा अिद्यांत - फ्रेक नोटेसटाईन

- 1) व्याप्रमाणाचा वर्णन
- 2) जन्मदर उ
- 3) दरडोई उत्पन्न

### \* लोकसंख्या घोरणे -

#### 1) राष्ट्रीय घोरणा (1976)

- १५.
- घोषणा फरवरी १९७६.
- १६ Apr 1976.

तरुणी - विवाहाचे वय पु - २१, श्री - १४ (कायरेसर तरुण (1978))

- कुपोषण ↓, श्री सांख्याता ↑
- ६th FYP अंत्येर जन्मदर २५.
- शुद्ध नियोजनांभाई वित्तीय भद्रत.
- लग्न शुद्ध तत्त्वाचा प्रसार.
- लो.सं. वाढ दर (1.4%).
- लो.स. जागा वारपासाठी १९७१ ची जनगणना.

#### 2) राष्ट्रीय लोकसंख्या घोरणा (2000)

- करुनाकरन समितीचा अध्यालाभुसार - पर्यावरण रक्षण, लो.सं. वाढ व विकास केंद्रानी.
- 1993 च्या Dr. M.S. Swaminathan च्या शिफारशीने.
- केंद्राया कागोदर घोरणा - AP (1997), RJ (1999), MP (2000)

#### अत्यकालीन उद्दिदेश - शेतकी नियमन (2002)

- आरोग्य वाचामूल शुक्रिया पूरवणे.
- प्रजनन व साल आरोग्याची शुक्रिया पुरविणे.

#### मध्यकालीन - 2010 यशी एकूण जननदर २.१%.

- हम दो हमारे दो नारा.

#### दीर्घकालीन - 2045 पर्यंत लो.सं. आवारकरण.

- माता मृत्युदर ७० च्या आली.
- संस्थात्मक प्रथमती ४०%, प्राणिहित व्यक्तीमाफति (100%).
- Crude Birth rate - २१.
- Infant mortality - ३०.
- वैशिक्य वंसीकरण.
- ७४ वर्षीपर्यंत मोफत व शक्तीचे शिक्षण.
- शाश्वत माझे शिक्षण गेलतीचे प्रमाण २०११ च्या आली.
- AIDS या प्रसार रोखणे.



- સ્થાનોંતર -

\* ૨૦૦૧ -

→ બજો સ્થાનોંતર - ૩૪૨.૨૫ L

→ ગુજરાત - ગુજરાતમાંનિલ વિભાગ ગુજરાતની સર્વીસ જાહેર.

→ કૃતર રાયાંમધૂન - ૭૩.૧૩ L.

[ UP → KA → GJ → MP → AP → RJ → BH. ]

→ સ્થાનોંતરાની કાર્યક્રમ -

વિવાદ → કુટુંબસાહ → રોગાનીર → કૃતર → ગુજરાતોનીંતર → શિક્ષાઓ → દ્વારાસાહ.

\* ૨૦૧૧ -

→ ૫.૭૩૧ કોરી સ્થાનોંતર.

→ [ વિવાદ → ગુજરાતોનીંતર → કુટુંબસાહ → રોગાનીર → કૃતર → શિક્ષાઓ → દ્વારાસાહ. ]





# - महाराष्ट्राचा आर्थिक मूळोक -

## १. प्रश्नांना -

- गवाच सर्वत जास्त शेत्या | मारता.
- सानेन व अस्पृष्ट वरदेशी जातीचा।
- अमुलायुरी - कुण्डाकरीता, घेंडु लंगोऱ्या - कातडीसाठी
- भारतीय शोली दृष्टि संशोधन संस्था - एसीएल उंचाई.
- मेधपालना संबंधी संशोधन - शास्त्रात लेखावला.
- केंद्रीय मेध व लोकर संशोधन केंद्र - आंतरिकानगर, एकाडीमी.
- राज्यातील मध्यवर्ती 35 वर्षांपूर्वी केंद्र - औरंगाबाद, कोल्हापूर, नाशियुर, पुणे
- \* नीलगांती धोरण - 2017  
उद्दिष्ट -

- ① सांगारी व गोळ्या पाठी तील मात्र ३८५१८नाचा श्रमतोचा ५०५ वापर करून ३८५१८न २०२० पर्यंत ३५२ वापरिले.
  - ② मर्हीमारी व मात्र शेतकर्यांचे ३८५१८न वापर वृत्तीसाठी हे - आमासी व ५०१न साठेवा शुभेणा।
  - ③ २०२० पर्यंत नियंत्रित मिळकरी नियंत्र.
- २१ शेतकांचे उकडीकरण करून उ शेतका।





(See at last)

② जलसिंचन -

सिंचन प्रकार

विहिर (५५%)

तलाव (१५%)

ठिक्का

पुषार

कालवा (२२%)

\* भींडारा व गोंदिया तलावाचे निळे.

\* महात्माचे तलाव -

१) चंद्रपूर - ताडोला, घोड़शरी, असोला मेंढा.

२) नागपूर (रामटेक) - रामसाठा

३) भींडारा - बांदलकसा, चौरस्कमारा, नवेगाव.

४) लोणावळा - वळवणा

५) सिंधुदुर्ग - धामापूर

६) बुलडाणा - लोणार, नवगांगा.

प्रमुख निळे -  
 आ. नगर, नाशिक, पुणे (कोकण व पूर्व विद्युत कमी)  
 भींडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली (पूर्व विद्युत सवाधिक)  
 नाशिक, आ. नगर, ओ. बाद, अमरावती, झळगाव.  
 जळगाव, अमरावती, बुलडाणा.

पुणे - आंध्रतलाव

विहिर (५५%) > कालवा (२२%) > तलाव (१५%) > झेण्या (२%)

→ तलावाचा निळा - गोंदिया

→ पूर्व विद्युत तलावांना छोडी/मालगडाई नुदीतात.

जाती दृश्या जलाशया

पापी - हातगूर - मुळाईसाठा

मुळा - मुळा - सैतारामेश्वर

मुळा - पानखोत - तानासीसाठा

मुळा (उंवी). खडकनाशला - नीरसाई पास खडक

गोदावळी - शारदीय - दोसाई कळ

कुकडी - गांगिकडोल - बाहुदाईसाठा

गोदावरी - डोडाकवडी - नोंदवासाठा

शिंगी - त्रिशंगी - राशीवत

शिंगावरी - शिंगावरी - वेस्मी

वेत्रणा - वेत्रणा - मोडक

गोदावरी - विष्णुपूरी - शंकरसाठा

कोरावा - कोरावा - रिंगसाठा



## ૪. ખાનિજ સંપત્તી -

- દેશાતીલ ખાનિજ માનિજ રેટિંગનાની માન 9121 - 4'03%
- માન ૧૨૩૩ ક્ષેત્ર પદ્ધતિ = 12.33 % ક્ષેત્રમાં ખાનિજ સંપત્તી આકાંક્ષા.
- \* ખાનિજ સંપત્તીની મુખ્ય હોદ્દો -
- ⑥ મૂર્ખ વિદ્યુત - ચંદ્રપુર, ગુરુચિરોળી, માંડારા, ગોંડિયા, નાગપુર, અવાતમાં,
- ⑦ કોકાંગ વિદ્યુત - સિંધુદુર્ગ, રાજાગિરી, રાબરાડ, હાઠો, કોણાંપુર.
- મુખ્ય ખાનિજાંદ્રી રાજ્યનાની સાઠી - (285) હુદ્દે.
- ગોઠ ખાનિજાંદ્રી - 203 હુદ્દે.

### (અ) મંગાનીજ

- મારનાતીલ સાઠી - 161 દશાલક્ષ ટન.
- માન - 40%.
- મુખ્ય સાઠે - માંડારા, ગોંડિયા, નાગપુર, સિંધુદુર્ગ.
- ⑧ માંડારા -
- ગોંડાઈ માનેદ્વારા ખરાકાંદી નિગાડીન આસુન સિલોમિલોન મુખ્ય ખાનિજ.
- મુખ્ય સાઠે - તુમસર (તુ. ગુંડારા)  
(ગાંધી - કોંગરી તુ., તુમસર, સીતાસંગાવી, વિરાલીજાંદ્રી)

### ૫. નાગપુર -

- સાવનેર નાલુકાયાતીલ ખાનિજ માનાપાસુન રામટેક પદ્ધતિ હુદ્દે MP.
- વૈધી દર્શાવું મંગાનીજ હુદ્દે સાવનેર - રામટેક.
- કાંદોન વિદ્યુત એથે ફેરો - મંગાનીજ વન વિભાગે સંચાલિત હોય.

### ૬. સિંધુદુર્ગ -

- સાવનેર વિદ્યુત વરિસરાત નાંમા ખાનિજ.
- કાંદોન વિદ્યુત વિનાની નાલુકાયાત ફોંડી એથે.

### ઉપયોગ -

- ⑨ રાય વજાને પોલાડ લખવાંદી સાઠી.
- ⑩ રસાયનો, કાય, વીંદરી, plastic; ઓફિન લોટન્ડ / પિન આયાં.

## (b) भोहेनिज

- भारतातील साठा - 1346 कोटी टन.
- MH -  $\boxed{20\%}$
- $\boxed{112013}$  संप्रा.वा। शैक्षकीय निवाकीत (जांशी व देवगडीवरील अस्तकात)
- इमेटाईट महत्वाचे काणिज.
- प्रमुख शास्त्रीय काणिज.

देवगडीवरी - वैद्युती	विमुर, श्रावणी वरोडा (पिंपळ <sup>गाव</sup> )	गांधिरोली, गोंदिया। गांधी व. देवगडी	गोरेगाव (अंबेतलाली)	सिंधुदुर्ग. कोल्हापुर, सावंतवाडी, रेशमबाबी. रेडी लंदू → भोहेनिज निवाकीत Japan ला ४०%.
शास्त्रीय काणिज - रायगड, कोल्हापुर, रेशमबाबी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी. शास्त्रीय काणिज.			मुसपिर (Magnetite)	

- ④ Magnetite - सावंतवाडी व रायगडमध्ये लोखेंड  $\rightarrow$  Igneous & Metamorphic rocks.

⑤ Haematite - बांकसाहेडी  $\rightarrow$  कोलंदा १०%.

Igneous of अरित अस्तक  $\rightarrow$  लोठ ७०%.

$\rightarrow$  भोहेनिज रंगाला काणिज.

⑥ Limonite - महाराष्ट्रातील - शैक्षकीय शॉकात  $\rightarrow$  ६०%.

MHLS

## (c) बॉक्साइट

- जांशी शैक्षकात सापुढलो.
- Aluminium निर्मितीसाठी प्रयोग
- $\boxed{21\%}$  MH ३०५१८ (६.४ कोटी)
- ८०% Bauxite - Aluminium manufacture.
- २०% - लोह - पोलांग रिंगेंड कारखाण्यासाठी - OR, GJ, JH, MH.
- India ranks 5th in world
- प्रमुख शास्त्रीय काणिज - कोल्हापुर, रेशमबाबी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाठो / शांगवी / शानारा।

⑦ कोलंदा - शास्त्रीय, रायगडमध्ये, वैद्युती

⑧ रायगड - मुऱ्ठेक, शोहा, श्रीवड्हन.

⑨ ठाठो - सालसेरे व ठुंगार टेक क्षेत्र (पालघर)

⑩ शानारा - महाराष्ट्रात, कोयना खोरे.

\* मुरी (JH) - भारतातील प्रथम Al शुद्धीकरण प्रकल्प.

⑪ मुंबई उ.न. - बोरिवली, जोगेश्वरी, गोरेगाव.

⑫ सिंधुदुर्ग - अंबोली घाट परिसर.

⑬ रेशमबाबी - दापोली, मंडळगड.

### ③ क्रोमाइट

→ मोर्यवान खंडावर प्रभिया। कृत्यासाठी

→ MH - 10% (5 कोटी टन)

→ प्रमुख साठे - मंडारा (मौनी), गोंदिया, सिंधुरी (काळवली, शानोली व बांगडी), इलागिरी, नागापूर (21की).

### ④ चुनांगडी

→ MH साठे - 9%, उत्पादन - 2%

4000 दशलक्षण टन.

→ विद्युतीयन खंडावर साठे.

→ प्रमुख साठे - चावतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, आ. नगर  
 (सवालिक माळ) वरोडा व इफा  
मांजरीवंगंगी रामुरा 75%  $\text{CaCO}_3$ .

\* डोलोमाइट - भोळ-पोलाद निर्मितीसाठी.

MH - 1% साठे.

→ साठे - चावतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, रामागिरी, नागापूर.

\* कायनाईट व सिलिमनाईट -

MH - 15% उत्पादन कायनाईट.

साठे - मंडारा व गोंदिया.

\* Asbestous - पुणे व नागर.

\* शिरगोळा - शिरगोळी लयार करताना - इलागिरी, सिंधुरी.

### # तांबे

- RJ सवालिक साठे.

- MP सवालिक उत्पादन (56%).

- मांद्याच्या प्रमाणानुसार कॅर्फीटी -

① Cuprite (88%)

② Charcolite (80%)

③ Covellite (66%)

→ तांबे शुद्धीकरण केंद्र - RJ शेत्री.

\* पूर्व महाराष्ट्र तांबाहोत्री -

→ दगडी कोठसा, मंगानीज, लोहखनिज, चुनांगडी.

→ चंद्रपूर निल्हात सवालिक खनिजसंपत्ती → चंद्रपूर, रामुरा, वल्लभापूर, महावती, विठ्ठल, श्रीनगरी, वरोडा.

→ नागापूर - नागापूर, सावंतवार, रामेटक, कामठी, 3 मर्स.

→ चावतमाळ - दिवडी, उभारेती, भारेगाव, वरी.

→ मंडारा - मंडारा, कुमसर

→ गोंदिया - गोंदिया.

स्थानीय	जिल्हे
मैगनीज	भूंडारा, नागपुर, सिंधुदुर्ग
लोहखनिज	चैत्रपूर, गोपीली, भूंडारा, गोंदिया, नागपुर, सिंधुदुर्ग
बोक्साइट	कोल्हापूर, राजागिरी, शायगढ़, ठाणे, सांगली, सातारा
ओमाइट	भूंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग, राजागिरी
चुनखडी	शवतमाळ, गावी, चैत्रपूर, नागपुर, बोंदेड, शांगली, नागर, सिंधुदुर्ग, राजागिरी, सातारा
ओलोमाइट	शवतमाळ, राजागिरी, गावी, नागपुर, चैत्रपूर
काथानाइट	भूंडारा, गोंदिया.

लोहखनिज (20%)

सौथ -  $Mg\ 40\% > Bauxite\ 21\% > \text{काथानाइट}\ (15\%) > \text{ओमाइट}\ (10\%) >$   
 $\text{चुनखडी}\ (9\%) > Dolomite\ (1\%)$

आहूर्वानिक - M - Magnetite - धूर्व विद्युत - उकोनाइट - लोहखनिज निमित्त.  
H - Hametite  
L - Limonite  
S - Siderite.

Bauxite - ओंगा चैत्रपूर, कोकण - Al निमित्त  
21% MH. - India's rank 5<sup>th</sup>  
भारतात - OR - 3<sup>rd</sup> in world & 2<sup>nd</sup> 1<sup>st</sup>.

चुनखडी - साठे 9%, 3<sup>rd</sup> in world 2%. - सिमेट, लोहखनिज, काथाना, काम्पा व साथर.

ओमाइट - 10% 2<sup>nd</sup> - 2<sup>nd</sup> in world 3<sup>rd</sup> in India, किमती 2<sup>nd</sup> in world 4<sup>th</sup> in India.  
- इंदूर, मिठावी (पोनी), पांडुपांडी (काम्पा).

दगडी कोलसा - A. Anthracite  
B. Bituminous  
C. Lignite  
P. Pit  
C. canal.  
साठे - 4%. धूर्व विद्युत - वर्धा, नांगेंगा - ओमाइट निमित्त.  
साठे - चैत्रपूर, नागर, शावले, काम्पा.  
60% छांलापूर.

Manganese - 21% 40%, - मिठावी 9<sup>th</sup> in world - 3<sup>rd</sup> in India - किमती.

काथानाइट - 15%, - चैत्रपूर, वेळ, कायदी, चैत्रपूर, राजागिरी.

Dolomite - चुलाई - 1% - लोहखनिज, चैत्रपूर - 2<sup>nd</sup> in world, 2<sup>nd</sup> in India.

कार्बो - तेलाविरी व चैत्रपूर.

# गुजरात साधनसंपत्ति

## ① देगडी कोलसा

- MH - 4% साठा (5000 दशलक्ष टन)
- गोंडवनी संधारणा व देशमुद्रा मालेतील लागतकार आहोत.
- प्रमुख साठे - नागपूर, चंद्रपूर, गोडविरोली, यवतमाळ.

⇒ तीन क्षेत्रे -

## ② वैनगंगा खोरे -

- नागपूर जिल्हा - कामटी, 3 मेरेढ, पाटोसावंगी.

7.5  
कोटी टन

## ③ वडी खोरे -

- सवंत मोठे साठे वल्बारपूर (चंद्रपूर) (2000 द.ल.ट.)
- वांदर (100 द.ल.ट.), वरेडा (60 द.ल.ट.), दुरगपूर (80)

## ④ थवलमाळ व चंद्रपूर जिल्ह्यांचा समावय भाग -

- धुरेश्वर-तेलवासा (1000 द.ल.ट.), सारस्वी-सांतुरा (100), मांजरी (50).

→ 60% विद्युत निर्मिती कोरडा। पांचवा.

→ राज्यातील 10 ओर्डिन केंद्रपैकी सावति मोठे कोरडी (नागपूर)

## ② जलविद्युत

### ⓐ कोयना जलविद्युत केंद्र - अवलिन महाराष्ट्राची आवश्यरेखा

कोयना दृरो - हेल्पाक अवलील देशमुद्रावाडी (साठारा)  
जलाशय - शिवसागर

\* Lake tapping चा यशस्वी प्रयोग - 13 Mar 1999 & 2012.  
दृरो दृवाली 16 km लांबीचा = 6 मी. भांवीचा शिळक 410 लुंगीला अस्याधुनिक

बोगादा लंबानाऱ्यार आढारित.

### ⓑ मिरा, खोपोली व मिवपुरी

- रायगांड जिल्ह्यातील 2121 वीज मंडळाचे.

- खोपोली राज्यातील 1st जलविद्युत केंद्र (मुक्त नदी)

### ⓒ जायकवाडी - पैठोा विद्युतप्रकाळ

- गोदावरी नदीवर पैठोा ग्राहक
- जलाशय - नावसागर.
- Reversible turbines  $\Rightarrow$  12 MW विनानिती उमला.

Anthracite - 95% carbon.

Bituminous = 70-80

Lignite = 40%

Peat = 40% पेण्ठा कमी.

Coal = सवति कमी

उंचवर तथार करण्यासाठी

## ⑨ खेलदरी जलविद्युत प्रकल्प -

पुर्ण नदी  $\rightarrow$  खेलदरी धरो  $\rightarrow$  ५२३१०८ (मिंट्स)  $\rightarrow$  खेलदरी गाँव (५ MW)

अन्य प्रकल्प -

पुणे - माटेश्वर, वीर, पवारी (पुणी नदी, मावळ), पांजशीत, वरसगांव  $\Rightarrow$  ५१ MW

नाशिक - पैंच जलविद्युत प्रकल्प  $\Rightarrow$  ५३ MW (पांचशिंगणी)  $\rightarrow$  MP के सहाय

सिंधुदुर्ग - तिळारी  $\rightarrow$  ६० MW

ठाणे - वेतरणी व मातसा.

अ. जगड - मांडाडवा ; नवाशय (अर्थर सरोवर)

शोलापुर - ३५ MW

कोल्हापुर - राष्ट्रानगरी.

\* विद्युति मांडाडवा जिल्ह्यातील 'गोसीचुरी' येथे वेतरणी नदीवर इंदिरा साहार हा माहात्म्यपूर्ण प्रकल्प विकासात होत आहे.

कुदागांगी योजनेचा प्रायद्वा  $\rightarrow$  कोल्हापुर.

वासंकमान योजना  $\rightarrow$  पुणे.



## ③ औषिक विद्युत केंद्र

④ कोकारातील औषिक विद्युत केंद्रे -

⑤ चोला (ठाणे) - 3 लाई नवीना खाडीया कोला (118 MW)

⑥ तुम्हे - तुम्हे (837 MW) + Tata विद्युत मंडळाचे (1330 MW)

→ 2013-14 मध्ये राज्यातील एका विद्युतनिमिती - 9,19870 kW/hr

↑  
78% औषिक विद्युतनिमितीचा प्राप्ति.

⑦ परिम महाराष्ट्रातील

- एकाभृते (नाशिक) - 910 MW

⑧ खानदेश -

- फेकरी (<sup>शक्तीगाव</sup> भुसावळ) - 483 MW - वीजेवरील रेल्वे इंजिन वाघवांगासाठी शेअल वोग्या वापर

⑨ मराठवाडा -

- परळी (वीड) - 270 MW

⑩ विद्युत - पारस (अकोला) - बांगपूर तालुका.

कोराडी (नागपूर) - MH सर्वत महात्मा - 1100 MW

खापरण्डा (नागपूर) - 425 MW

दुग्धपूर (-चंद्रपूर) - 840 MW

बलारपूर (-n) - 1000 MW.

विद्युत केंद्र	जिल्हा	वि. कें.	जिल्हा	वि. कें.	जिल्हा
चोला	ठाणे	तुम्हे-टारा	मुंबई	एकाभृते	नाशिक
परळी	भीड	फेकरी	भुसावळ	पारस	अकोला
कोराडी	नागपूर	खापरण्डा	नागपूर	दुग्धपूर	चंद्रपूर
बलारपूर	चंद्रपूर	डहाणू	ठाणे	अणुकेंद्र - तारापूर	ठाणे
उरग	रायगढ				

## ⑦ ખાનિજ તેલ વ નૈસર્ગિક વાયુ

→ Bombay High

→ અરવી સમૃદ્ધાત - 3 Feb 1974 (મુંબઈના પાછિમેલા 170 km સાગરી સમુદ્રાને પહીલી વિનિર ઝોડળી).

→ 50% ખાનિજ તેલાને રૂપાદળ.

→ ત્રણ ઓષ્ણિક વિદ્યુત કેંદ્ર -

- ૩૨૦૧ (૨૧૨૮૧૮) લંદાશાગંડ નૈસર્ગિક વાયુ સાઠથળા ૫૧ ટૉ.

- ખાનિજ તેલાની રૂથેન, પ્રોપેન થાં વાયુંનું પ્રકાશ। કંદળ Ethylene મિઠાનાની.

## (૫) અણુકાજી

→ 100 tonne વાડી કોકસાપાસૂન = 28 gm Uranium પાસૂન મિઠાને.

→ Uranium, Thorium, Lithium વ Platinum.

→ મારનીએ અણુકાજી મેંડાની ૨૧૧૫ના - 10 Aug 1948.

① ભાસ્તી અંદોમિક રિસર્વ સેંટર, ટુર્ફ (1957) -

- આસ્ત્રિયા ખેડાતીલ ૧૬૮.

- અણુકાજી = ① અસરા (૨૦૧૦ બંદ) ② સાચરસ (૪૦ MW) ③ શાખિના  
④ હુમિમા-૧ ⑤ હુમિમા-૨ ⑥ ધ્રુવ.

② નારાયુર અણુકેંદ્ર - Oct 1969

- મુંબઈના ૩૮૮ લા 100 km.

- મારનાતીલ ૧૬૮

- ૪૨૦ MW.

③ ઇમરેડ અણુવિદ્યુત - નાગાર્ય.

→ ૮૫૦૧ વિદ્યુતનિર્મિતી અણુકાજી હેડસ = ૨%,

- અપરંપરાગત અજી.

① શૌર અજી → A. bad - સોંકાજીન અન્નેસર જિલ્લા,

→ RJ નોંધારૂ જિલ્લાના મથાનિયા બેથે ૧૫૦ MW કામોદી કાર્બનિક શૌરકાજી પ્રકાશ.

→ MH સોંકાજી કેંદ્ર રામવાડી.

② પવન અજી -

→ થુરોપાતીલ Denmark દેશાનું પ્રારંભ.

→ પવન-દાનકાય | d ૧૧-૧૧-૧૧ કેંદ્ર -

लेणान प्रवाह-वर्धन  $\Rightarrow$  3-7 m/s

मोड़  $\rightarrow$  7-25 m/s

15 m/s वेगाता वारा  $\rightarrow$  सर्वोत्तम समग्रता जाते.

25 m/s पेक्षा जारा  $\rightarrow$  प्रवाह-वर्धनांक प्रतिकूल.

महाराष्ट्रात  $\Rightarrow$  21 m/s

प्रवाह ऊर्जा निर्मितीत

मालवाचा ऊर्जाकंक  $\Rightarrow$  China  $\rightarrow$  America  $\rightarrow$  Germany  $\rightarrow$  Spain  $\rightarrow$  India (5<sup>th</sup>)

$\rightarrow$  सातारा गिरज्यात सर्वांकित = 703  $\begin{cases} \text{प्रांती संकेत} - 552 \\ \text{पाठेकंक} - 44 \\ \text{मालवाची} - 25 \end{cases}$

$\rightarrow$  21व्यातील 3 शाहरांचा सौर शक्ति कारबिमात समावेश असून तातापूर शहर आणि कारबिमाअंतर्गत आदर्श सौर शक्ति मध्यांन विकसित केले जात आहे. 1994-सिंधुदुर्घा (विजयकूर)

$\rightarrow$  प्रवाह ऊर्जा निर्मितीत  $\rightarrow$  ① TN  
② MH ( $17 \times 1414.3 \text{ MW}$ )

### ③ गोवर्हगेस -

$\rightarrow$  MEDA - MH Energy Development Agency

$\rightarrow$  MH विज नियामिक अधिनियम, 1998 नुसार  $\rightarrow$  MH विज नियामिक आयोग

1.5 MW शाहरातील 15% प्रवाहात

② शातरा (वनकुसाळे पठार)

③ पालनेर (A. Nagara)  $\rightarrow$  शहाजापूर येथे शाहरातील सर्वतिमोठा प्रवाहात प्रकार MEDA तरी.

विज ६२ उर्वरो.

\* वीजनिर्मितीच्या विविध योजना -

### ④ बंदिस्त (captive) वीजनिर्मिती -

- औद्योगिक कंपन्यांनी प्रामुख्याने खालीला वापरासाठी वीजनिर्मिती करिता उभारलेल्या विद्युत संचास . . .

- बंदिस्त वीजनिर्मिती संचामध्यांन घटावाऱ्या रवाना विजवाप्रवाटा मध्यांतील ५१%

उर्वरोप्यात येते आणि अतिरिक्त विज विकायास ५२% ठारी.

### ⑤ अंगुशक्तिज्य ऊर्जा -

$\rightarrow$  Sept 2008 (भारत  $\xleftarrow[\text{करार}]{\text{विपक्षी}}$  फ्रान्स)

अंगुश - अंगुशक्तिज्य ऊर्जेचा शांततेसाठी वापर.

$\rightarrow$  Feb 2009 - अंगुशक्ती महामै 300  $\longleftrightarrow$  अरेवा कंपनी, France.

① 2 अंगुशक्तीचे वांदाकाम  $\Rightarrow$  60,000 कोटी रुपयांपांढरी.

② 1650 MW क्षमतेचे संगंगा इंजानिरी, जैतापूर (सह्याद्री पांढरी).

- \* આકાશી અજર્જરી (ને રંગળારે સ્પોત) - પવાર, સૌર, જૈવિક, લાયોગેંસ, સમુદ્રસાડા, ઝૂ-સૌભાગ્ય.
- રાંધ્રાની રંગળારે વિદ્યુત વિનાનાની ક્રમાંક -
- રાંધ્રાની - 7852 MW ક્રમાંક.
- ↓
- 67% રંગળારે નાનાલેણી.
- 26,527 કોરી રૂ. ગુણવત્તુનું.
- આકાશી અજર્જરી નિર્મિતીની MH 2<sup>nd</sup>, TN (1<sup>st</sup>).
- આકાશી અજર્જરી નિર્મિતીનાણી નિધિ.
- (a) હરિન અજર્જરી નિર્મિતી -
- આકાશી અજર્જરી પ્રકાલ્યાંના મોટ્ટાં પ્રમાણીની રાંધ્રાની અંશાં નિધિ.
  - આર્થિક સહાય પુરવોચાસાણી સ્વતંત્ર નિધિ.
- (b) અનુકૂલ નિધિ -
- સર્વસમાવેશનું આપાર્યારિએ અજર્જરી વારોડા -
- 4 Sept 2008 → મંગેર્નુંઠાને હોરાંસા પાઠીના
- અનુષ્ઠાન - (1) 2000 MW ક્રમાંક - પવાર અજર્જરી નિર્મિતી પ્રકાલ્ય.
- (2) 1000 MW ક્રમાંક - ત્રણાંયા નિપાડાની આદારિત સાફ્ટલીનું પ્રકાલ્ય.
- (3) 400 MW - - - - જૈવિક અવસ્થાંનાનું વીજા નિર્મિતી.
- (4) 100 MW → જલવિષ્ણુનું પ્રકાલ્ય.
- અજર્જરી સંદ્ધારાની કાર્યક્રમ -
- અનુષ્ઠાન - (1) અજર્જરી ઓફ્લોગિક કુપન્યામણીલ અકાર્યક્ષમતાની હોરાંસા વાપર રોધ્યું કાઢોયાસાણી.
- (2) અજર્જરી વાતાવરણ કરોચા કરિતા માર્ગ વિશ્વાસ સુચિબિનો.
- અજર્જરી સંદ્ધારાનીનાણી અસલેલા વાત -
- ઓફ્લોગિક - 25 %.
- કૃષી - 30 %.
- ધરરૂપી - 20 %.
- વાણિકી - 30 %.
- રાંધ્રાની સંરિય / શિન્ફાસારિય અજર્જરી ઉત્સાહ -
- મહાઅજર્જરી  $\xleftarrow{\text{સંયુક્ત}}$  પુરો મ.ન.યા.
- અજર્જરીનાની જનતાજ્ઞાની કરુંદારાની.
- રાંધ્રાનીનું પહીલે અજર્જરી શિક્ષણ ઉત્સાહ - પેશાને પાંકી પુરો.

## \* अंगुविद्युत केंद्र -

- ① तारापुर - MH - MH+Ind पहिले - USA-रा महतीने (1969).
- ② रावतमारा - RJ
- ③ कल्याकम - TN
- ④ नरोरा - UP
- ⑤ काश्मापुरा - सुरत (GJ)
- ⑥ झूळनकुलम - TN
- ⑦ केगा - KA.

## \* अंगुश्चल्ली -

### ① अस्सी -

- 1956 प्रारंभ आर्थरपा.
- १५५८१ = १३८W
- Uranium-235 १५२.
- ३११शिवा अंडातील १<sup>st</sup>
- 2010 ला बंद.

### ② साचरस -

- 10 July 1960 प्रारंभ.
- १५५८१ = ५०MW.
- Canada + Ind - संयुक्त निर्मिती
- Plutonium-239 वापर
- 2010 ला बंद.

### ③ हालिंगा -

- 14 जून 1961
- 1983 बंद
- ५०५५८१ इंडोरी लोगावडी

## ④ पूर्णिमा -

- 22 May 1971
- 1984 = Purnima-2
- 1990 = Purnima-3
- Uranium-233 चा १५२
- 1993 ला बंद

### ⑤ ध्रुव -

- 1985 प्रारंभ
- १५५८१ = 100MW.





# महाराष्ट्र : वाहनकृष्ण -

## ⑥ इस्ते वाहनकृष्ण -

1951 - 30,000 km

2019 - 3,01,267 Lakh km.

→ 2014-15 नुसार -

MH के 100 sq km मध्ये 85.70 km लांबीचे रस्ते.

MH के 1,00,000 भेदभंग्योमध्ये २३८१ लांबी - 235+

देशात के 100 sq km मध्ये 148.6 लांबीचे रस्ते.

→ २१४५मी किमीरस्ते -

लांबागी व देशातात - केंद्रशासित.

→ २१५२। तून ८७०। १८ २१४५मी भारतीय आणि अंतर्राष्ट्रीय.

① NH 3 (160 + 60) = मुंबई - नाशिक - आग्रा महामार्ग.  
उत्तरपूर्व.

Mumbai - Thane - Bhivandli - Nashik - Dhule.

२१५२। लांबी - 391 km.

② NH-4 (48) = मुंबई - पुणे - सतारा - कराड - Kolhapur - Bangalore.

- Mumbai - Pune - Satara - Karad - Kolhapur - Bangalore.

- Pune - Bangalore highway.

- लांबी - 371 km.

③ NH-4B = दोवारोवा - करंबोली - पठारे -

- २१४५६ निल्हात लांबी २० km.

- २१४५६ सुरु होण्यात दोवारा दोवारा शेपात.

- लांबी = 27 km.

④ NH-4C =

- NH 4B वरील 16.687 km अंतरापासून करंबोली पर्यंत.

- लांबी = 7 km

- सर्वात कमी लांबीचा महामार्ग.

⑤ NH-6 (53) = दानिरा - सुरत - दूळ - नाशिक - कोलकाता.

Mumbai - Dhule - Akola - Badnera - Nagpur - Kolkata.

- लांबी - 813 km.

- सर्वातिक निल्हात (10)

NH-8 NH-6  $\Rightarrow$  શુરત એટે એકગ.

- ⑥ NH-8 (41) - નાગાયૂર - હૈદરાબાદ - બંગાલોર (કાચ્છમારી) = NH-7 (44)  
- નાગાયૂર શાહેરાણ જાતો.  
- લાંબી = 232 km.  
- નાગાયૂર - અવતમાં - 941.

- ⑦ NH-8 (48) = મુંબઈ - ઠાણમાધવાડ - જાયપુર - દિલ્હી.

Mumbai - Mumbai 3.n. - Thane - Palghar - Delhi - Baroda - Ahmadabad - RJ - Jaipur.  
લાંબી = 128 km.

- ⑧ NH-9 (65) = પુણે, સોલાયૂર - હૈદરાબાદ - વિજયવાદ (AP)

રાજ્યાત્મિન લાંબી = 336 km.

પુણે - મિશાંગ - રંકાયૂર - રૈફ્ઝન - મોહેક - સોલાયૂર.

- ⑨ NH-13 (52) = સોલાયૂર - વિજાયૂર - વિગાદ [ સોલાયૂર - મંગાયૂર ]  
લાંબી = 48 km

$\rightarrow$  રાજ્યાત સુરુ હોયાન લાહોર ગેલેલા હા સાવત કરી લાંબીયા મળામાય.

- ⑩ NH-16 (63) = નિંડામાધવાડ - જગાદલાયૂર

$\rightarrow$  ગાંધિરોલી-ચાંડા દાઢાંડા માગાયૂરન

$\rightarrow$  લાંબી = 30 km.

- ⑪ NH-17 (66) = પનવેલ - ગોવા - મંગાયૂર.

$\rightarrow$  મુંબઈ - ઠાઠો - રાયગાડ - રણાંગિરી - સિંધુદુંગ.

$\rightarrow$  લાંબી = 482 km.

$\rightarrow$  મુંબઈ - ગોવા.

- ⑫ NH-50 (60) = પુણે - નાશિંદ.

લાંબી = 192 km.

રાજ્યાત સુરુ હોયાન રાજ્યાત સંપત્તો.

- ⑬ NH-69 (41) = નાગાયૂર - અદ્દગામાં જ.

Length = 55 km.

- ⑭ NH-204 = રણાંગિરી કોણાયૂર.

Length = 126 km.

- ⑮ NH-2011 = સોલાયૂર - એબેડ.

$l = 400$

Osmansabed - beed - gevrai - Abad.

→ 2017-18 જુલાઈ MH રાષ્ટ્રીય માનવાળી ભાંધી 12,275 km (9.2%)

→ મુખ્ય-પુરો સહાયકી રસ્તા.

→ પુરો - કાગાબ સહાયકી રસ્તા = પુરો - સાતારા - કરાડ - કોણાયુર - કાગાબ.

→ રાષ્ટ્રીય માનવાળી નસલેને જિલ્લે = પરબળી, ટિંગોળી, નાંદેદ, ભાયુર, વાણિમ, વેંકુર.

\* નાગાયુર રોડ Plan (1943-63) -

થાયોજન અંતર્ગત રસ્તાઓ વર્ગીકરણ

SH  
NH  
DH main  
other DH  
Rural roads.

- 3ફ્રેન્ડ 2 વર્ષ લાગે 1961 લાયું જાલે.

- 1961-81 = દુસરી રસ્તો બાંધાળી યોજના.

- 1981-01 = 3સા.

- 2001-21 = 4<sup>th</sup> → 2021 પર્યાત રાષ્ટ્રીય 3.37 લાંબા રસ્તાને 3ફ્રેન્ડ.

→ NH 222 (61) = કલાયાઠ - નિમિલ (નાંદેદ)

- રાષ્ટ્રીય ભાંધી = 550 km.

→ NH 360 (ગોદેવી - ચાંદપઢ (નાશિક))

- રાષ્ટ્રીય ભાંધી = 66 km

→ NH-211 + NH-222 - ગાંધી લાયું એકાગ્ર (છીત)

→ રાષ્ટ્રીય સુરૂ હોયાન રાષ્ટ્રીય સીધોની રાષ્ટ્રીય = 4B, 4C, 5G, 204, 211.

→ રાષ્ટ્રીય અસંબોલ્યા નાની રોડી સાથિની ભાંધી = 211, 250, 1204, 4B, 4C ← સારી કાર્યી.

→ રાષ્ટ્રીય સુરૂ હોયાન બાંધે રોધેલા સારી કાર્યી ભાંધી = NH 13.

→ સુવારી દરતુંધોન માનવાળી = 2, 4, 5, 8.

NH 2 = કાંબાણી → Delhi


NH 4 = Mumbai → Chennai

NH-5 = Chennai → Kolkaata.

NH 8 = Mumbai → Delhi

489 km સાંચીયા માનવાળી રાષ્ટ્રીય ગોધી આંદો.

→ ગુજરાતી સાર્વધિક ભાંધી = NH-7 (ગારાયસી - કલાયુમારી)



- NH - 1  $\Rightarrow$  DL - Jammu & Srinagar , 1A - Jammu-Srinagar , 1B - J&K - कश्मीर .  
 2  $\Rightarrow$  DL - Kolkatta.  
 3  $\Rightarrow$  Mumbai - Agra  
 4  $\Rightarrow$  Mumbai - Chennai  
 5  $\Rightarrow$  Chennai - Calcutta.  
 6  $\Rightarrow$  Dhule - Cuttack (संक्षिप्त निलेयांतून व राज्यातील संवर्धित नावांचा )  
 7  $\Rightarrow$  Varanasi - Kanyakumari .  
 8  $\Rightarrow$  Mumbai - Delhi  
 9  $\Rightarrow$  Mumbai - Hyderabad (महाराष्ट्रातील ५२२०१५ )  
 10  $\Rightarrow$  DL - Bhatinda (PB)  
 11  $\Rightarrow$  Agra - Fatehpur (RJ )  
 12  $\Rightarrow$  Jaipur - Bhopal  
 15  $\Rightarrow$  पुणीकोट - गोपनी.  
 47 A  $\Rightarrow$  कोकणपूर - विभिंगड Iceland [ Kochi, Kerala] - 6 km .  
 माझातील सर्वांन जाणाऱ्या महामार्ग .

- $\rightarrow$  उत्तर - दक्षिण  $\rightarrow$  श्रीनगर (JK) - काशीकुमारी (TN)  $\Rightarrow$  253 km माझे राज्यातून.  
 $\rightarrow$  पूर्व - पश्चिम  $\rightarrow$  घोरबंदर (GJ) - सिल्कर (Assam)  $\Rightarrow$  राज्यातून गेलेला नाही.  
 $\rightarrow$  प्रसाधित NH numbering -  
 पूर्व - पश्चिम = विषम  
 दक्षिणोत्तर = सम .  
 $\rightarrow$  गोदावरी फॅसिलिटी निलेयांची रसायातील लांबी १ लाख लोकसंख्येमध्ये संवर्धित .  
 $\rightarrow$  नाशिक फॅसाईडा निलेयांची घनता प्रति 100 sq km माझे संवर्धित .

#### \* Golden Quadrilateral शहरे -

मुंबई - ठाणे - बोंडोरी - अंधमाळा - ३२२४२ - लालावी - आजमेर - जगपूर - DL -  
 आग्रा - कानपूर - अलालाला - वाराणसी - सासाराम (BH) - औंलाद - एंडी - दानाडी -  
 वर्धमान - हावडा - कोलकाता - ३२२४२ - बालेश्वर - कुडे - भूतनेश्वर - कोयम्बूर -  
 श्रीकाञ्जिलम - विजयानगर - विश्वामित्र ५२२०१५ - ईमृगी - विजयवाडी - गुंटूर -  
 ओंगोल - नेल्लोर - तेंकटी - वेल्लोर - कूडागिरी - वेंगामुडी - कुमारपुर - विश्वामित्र -  
 कुवटी - बेंगलुरू - कोल्हापूर - सामारा - पुणी - पुनर्वेल .

#### \* North - South Quadrilateral शहरे -

श्रीनगर - अंनामोदी - बटोर - करवाचोर - पुणीकोट - कालाहा - गुडियाला - अंबाला - DL  
 Agra - बालाहेर - सांसी - सागर - नरसिंहपूर - नागपूर - अदिलाबाद - निशामाला -  
 हैदराबाद - कन्नूर - गुंटूर - अंबलपूर - बेंगलुरू - कूडागिरी - सालेम - दिल्ली बाज - भद्रगढी  
 - तिरुनेलवली - काशीकुमारी .

### \* East-West Quadrilateral -

पोरबंदर - राजकोट - रायगढ़ - पालनपूर - बिरोही - वित्तोडगाड - कोटा -  
शिवगंगा - कांसी - कानपूर - लखनऊ - कैजालाला - गोरखपूर - मुजफ्फरपुर -  
भुजिया - झुचबिहार - गावाहाटी - विसारु = नोगाँव - silchar.

→ Mumbai-Pune  $\Rightarrow$  95 km highway.

नाव - वेश्वरलश्वर - चौहाटी दुर्गाती महामारी.

→ धांडा-पटी = Sea link road - 5.6 km

- Rajiv Gandhi sea link road.

- देशातील समुद्रावर वांद्यांवा आंभेला सर्वांदिकु लांबीया.

### एकूण रस्यातील लांबीनुसार -

- ① MH - 40,144 km  $\rightarrow$  6,08,140
- ② UP - 19,721 km  $\rightarrow$  4,115,383
- ③ GJ - 18,701 km AS - 3,26
- ④ TN - 11,752 KA -
- ⑤ RJ = 10,941 WB -

### शाष्ट्रीय महामार्गानुसार

- ① UP MH
- ② UP

### राज्य महामार्गानुसार -

- ① MH - 40,144 km
- ② KA -
- ③ GJ
- ④ TN
- ⑤ RJ.

### रस्यातील घनता -

- ① केरल - सर्वांदिक  
MH - 8th.

→ North America accounts for 33% of road length from total world.

→ length of roads for every 100 km<sup>2</sup> area -

1<sup>st</sup> - Japan - 327      5<sup>th</sup> - India = 105.

→ In N. America, highway density is high about 0.65 km/km<sup>2</sup>.

### \* Suez Canal -

Constructed in 1869 - Egypt.

Bet<sup>n</sup> port said in North & port suez in south.  
linking Mediterranean sea & Red sea.

Canal = 160 km & 11 to 15 m deep

### \* Panama Canal -

- connects Atlantic ocean in east to pacific in west.
- constructed across the panama isthmus bet<sup>n</sup> panama city & colon by the US govt.
- Canal = 72 km
- shortens dist<sup>n</sup> bet<sup>n</sup> New York & San Francisco - by ~13 000 km by sea.

### \* Rhine Waterways -

Flows thro' germany & Netherland,

### \* Danube waterway -

- Eastern europe.
- rises in the black forest & flows eastward thr<sup>n</sup> many countries.

### \* Volga waterway -

- Russia
- Volga - Moscow canal

### \* The Great lake - St. Lawrence Seaway

- Superior, Huron, Erie & Ontario are connected by Soo canal & Welland canal.

### \* Mississippi waterways -

connects interior part of USA with Gulf of Mexico in south.

② रेलवे वाहनक

1853 → ਲੋਹੀ ਬੰਦਰ - ਠਾਠੀ → 34 km

1860 ⇒ યોગિયર્ડા વાકેન્સી → Great Indian Peninsula Railway  
 + → Bombay - Baroda & Central Railway ⇒ સુરેન્દ્રપુર રેલવે  
 → 2019 એસીઓ = 0.1

→ 2019 of 2112 = 6199.54 km (9.1 y.)

$$2211\pi = 67,796 \text{ km}$$

→ 1944 - दूसरी शासन रेल्वे कंपन्याचे साधीविक्री केले.  
→ India 2015 नंव्या वर्षात.

2015 નુસી 2 સાથે 1 રૂપાંશે 8 રૂપાંશી 17 વિમાંગ અનુભૂતિ

→ 32+11=11 812 + 213 = 1025

એવી વાચ્ય ક હતું ચરિત્રાલા શાલ્હ્યાની અનુભૂતિ કરી લોઽમાર્ગ.

**त्रिभुजाफ** -

- Broad gauge - २ फूट ६ इन्च -  $2.6 + 6 \text{ m } \frac{6}{12} = 78.60\%$ .
- Meter gauge - २ सेमीट -  $1 \text{ m } \Rightarrow 7.8\%$ .
- Micro gauge -  $0.762 \text{ m } \Rightarrow 13.6\%$ .

→ २१ अगस्त १९७८ मा ५०३ कुहेरी मार्ग -  
① १०५८

① मुंबई - कल्याण - मार्गांश - शुल्कांश - नामांश ] हे कुहेरी वाढी असेहोवी

② मुंबई - कल्याण - पुणे ] हे कुहेरी वाढी असेहोवी

→ २१ अगस्तील ८५०० लोकमानांचे की ४०% लोकमानांचे विक्रमीकरण ५०%  
प्रवर्गीय हे बोरिवली - पाली एळे - १९२४.

→ રોડાની લ meter નીચે ભોટાની

① ୪୨୨୮୧୦୮ - ୩୫୬୮୮୧ - ୨୦୯୫୯୧ ମାତ୍ର  
 ② ୨୦୮୮୧୪୨ - ୨୧୮୩୧.

→ Narrow gauge -

① पांचोरा - जाम्बुरा

② रामटेक - अमरेश - चंद्रपति

③ गोदिया - वडेश्वर - चैत्रेयी.

मुँबई उपनगर रेल्वे -

WR = 36 stations

CR = 62 stations

MR = 38 stations (Part of CR)

दर दिवशी २०५ टांडा - २४३ ट्रेन - ४० बोर्ड प्रवासी

\* सर्वाधिक लांबीचे बोगदे -

- ① पिरपंजाल (J&K)  $\Rightarrow$  11.2 km (भारतातील सर्वाधिक लांबी)
- ② कुरुक्षेत्र (राजागिरी)  $\Rightarrow$  6.44 km
- ③ मणिपुर = 3.9 km

\* Narrow gauge आणि UNESCO वाची -

- ① सिलेगढी - दार्जिलिंग (1999)
- ② उटी
- ③ कर्नाटक ते सिमला

\* Miniature railway museum कोणकड पुणे



### ③ जेलवाहतुक -

MH तीन बंदरे -

मुंबई न्हावाशेवा (JNPT)  $\Rightarrow$  प्रमुख २ मोटी बंदरे व ४८ छोटी.

मुरुड + शिवडी  $\rightarrow$  रायगढ

होंगा, दाभोल, जयगढ, राणागिरी  $\rightarrow$  भागवती बंदर, राणागिरी  
देवगढ, विजयदुर्ग, मालवण, केंगुवा, रेडी  $\rightarrow$  सिंधुदुर्ग.

$\rightarrow$  मुरुड, रेडी, मुंबई, न्हावाशेवा, राणागिरी  $\rightarrow$  बारामाही बंदर.

#### \* मुंबई बंदर -

- Bombay Island या पुर्वी स असून ईराहा - आग्नेय स पसरलेले.
- भारताचे पुर्वकडील प्रवेशद्वार.
- 20 km - l , b = 6-10 km, Area = 200 km<sup>2</sup>, Depth = 10-12 km.
- Princes, Victoria & Alexandra - 3 main Docks.

#### \* न्हावाशेवा बंदर -

- रायगढ जिल्ह्याच्या पश्चिमेस
- मुंबईवरील तांत्र कमी करावासाठी
- संपूर्फ संगणीकृत
- सवाली मोठे कॅटेनर वाहतुक करणारे बंदर.

#### \* राणागिरी बंदर -

भागवती बंदर ग्राहातात.

MH maritime board - 1996.

## ⑧ लकड़ी वाहनों -

→ राज्यात् आंतरराष्ट्रीय - ३ विमानतळ - मुंबई, पुणे, नागपूर  
 देशांतरगति - ७ - मुंबई (सांताकुदा, सहारा), पुणे (बोहगाव), नागपूर (सोनगाव)  
 ओरंगाबाद (चिंचलाणा), श्रीगंगाड़ (मुंबई), बांदेच, कोल्हापूर (उनकार्कवाडी)

→ नागपूर विमानाठड़ी शहर - Dr. Babasaheb Ambedkar International Airport.

ठिकाठा	विमानतळ
बिंगलुरु	इंदिरा गांधी अं. विमानतळ
अमृतसर	संत रामदास
इंदौर	देवी अहिल्याबाई
ओमदेवाद	शरदार पटेल
पणजी	दोषीतीगम
Bangalore	Campagunda
Chennai	आपामा
तिरुअनंतपुरम्	भिरेंद्रभ
हैदराबाद	राजीव गांधी
वाराणसी	भाल बहादुर शास्त्री
भरतनगर	चौधरी चरणसिंह
कलकत्ता	सुमाष्टंड बोस
शुवाहाटी	लोकप्रिय गोपीनाथ बोडली
Port Blair	सावरकर

## संदेशावहन

### \* MH तील टपाळ सेवा

तार सेवा : Samuel Morse.

1837 - टपाळ सेवा सुरु

1854 - Lord Dalhousie = टपाळ व तार खात्याची स्थापना

1872 - Money order सुरु

1986 - Speed post सुरु

जगातील 97 देशांत आपण (Speed post) जिन्हा टपाळ सेवा माहितातून ठांपकी साधू शकतो.

### \* TELEX सेवा -

→ भारतात 1963 मध्ये TELEX सेवा सुरु

→ हा एक नियिल संदेश असतो.

→ 15 July 2013 = सेवा बँद

### \* दूरध्वनी सेवा -

→ 1885 - ग्राहम बेल - टेलीफोनचा शोषा

→ 1960 - भारतातील 1<sup>st</sup> STD सेवा उत्तर प्रदेशात

→ कानपूर ले भेजणो या शहराच्या दरम्यान सुरु.

### \* आकाशवाणी सेवा -

→ शोषा - मार्कोनी

→ 1923 - Radio Club of Bombay नार्फे भारतात Radio वर पहिला कार्यक्रम प्रक्षेपित.

→ 1927 - 1<sup>st</sup> आकाशवाणी केंद्र - मुंबई

→ 1930 - India Broadcasting Service सुरु

→ 1936 - All India Radio असे नामकरण

→ 1957 - 'आकाशवाणी' नाव प्रयोगित

→ MH त 29 आकाशवाणी प्रक्षेपण केंद्रे.

तार भारतात - 436.

→ आकाशवाणी केंद्रातून = 23 भाषा + 35 आदिवासी उपभाषांतून वृत्त निवेदन.

### \* दुरदरशन (TV)

→ 1959 - सर्वप्रथम प्रायोगिक स्वरूपात = DL - दुरदरशन केंद्र सुरु

→ 2 Oct 1972 = मुंबई येथे दुरदरशन केंद्र सुरु

→ 1975 - देशातील पहिला अवकाश उपग्रह 'आर्यग्रह' सोडून्यात आला.

→ 1982 - देशात दुरदरशनिवर रेडीट प्रक्षेपण सुरु.

### \* दैनिक व नियतकालिके -

UP - 1<sup>st</sup>

DL - 2<sup>nd</sup>

MH - 3<sup>rd</sup>

हिंदील शर्वाधिक वृत्तपत्रे खालोखाल Eng.

OR - राज्यातून 22 Authorized Indian Lang पैकी 18 Lang मध्ये वृत्तपत्र

MH - 17 Lang.







\* धार्मिक स्थल \*

\* पर्यटनस्थल \*

धार्मिक स्थल	पैशिष्ठ्य यात्रा / उत्सव	धार्मिक स्थल	पैशिष्ठ्य
⇒ मुंबई शहर व उपनगर जिल्हा	देऊळ (जाईविन चैवेत) देऊळ (आश्विन) विठोवा मंदिर (आषाढ) - चर्च (Sept)	डैगरी माहीम माणकेश्वर Mount. पोरब्रह्म (वोरिवली) - चर्च (Dec).	पीर सायास अहमद आली उत्सव हजरत मगदुम फकीर स्वयंभू शिवलंग (वोरिवली) - चर्च (Dec).
→ ठाणे जिल्हा			
→ कल्याण → मुख्यो (मुरवाड) → भिवंडी → निमिळ → शाळाड → टिटवाळा → अकलोली	दुगडी किल्ला, रमशिदी, विहळलम- माहीम महेश्वराचे लिंग बाबा दिवागणसाहेब उत्सव परशुरामाची भूमि विहळल - रुद्रपाई मं. महागांपती जागृत देवस्थान स्वामी नित्यानंद	हाजीमलंग अंबरनाथ ठाणे लोनाड वज्रेश्वरी गणेशपुरी	भुईकोट किल्ला, खाडीत २ किमी मलंगगड (माळा) शिवालय अंबरेश्वर कोपिनेश्वराचे मंदिर रामेश्वराचे मं. वज्रेश्वरी देवी स्वामी मुक्तानंद आश्रम
→ रायगढ जिल्हा			
→ कनका → चौल → हरिहरेश्वर → शोरप सुद्धागड → शिवथर दाळ	किल्ला, स्तंभ, शिलालेख हिंगलांज व शितळादेवीचे मं., दत्त, रामेश्वर हरिहरेश्वर व काळभैरव → कुणकेश्वर शोराई देवी जागृत स्थान → फातिमा शमदासस्वामी रचित दासबोध → श्रीबद्धनि गिरिजी स्थल	जैजिरा तकाई (खालापूर) कुणकेश्वर फातिमा श्रीबद्धनि	मुस्लिमांची यात्रा बोंगल्या विठोबाचे मं.  उंडराल शंकर मं. श्रीस्तीवामिचांची वार्षिक यात्रा सोमजाई देवी मं.
→ राणागिरी जिल्हा			
→ परशुराम (चिपळून) → राजापूर → केळशी → अडिवरे → डेरवण → मुर्सद → बोलगेश्वर	काम-परशुराम-काळ मुर्ती → डैजनबेल गंगा अवलराज उत्सव, गंगा → संगमेश्वर तीर्थ व धोपेश्वर मं. याकूबवाबाचा दग्दा श्री. मळाकाली मंदिर शिवसृष्टी शिल्परापाल निर्मित दुगडिवी मंदिर जागृत स्वयंभू देवस्थान	डैजनबेल संगमेश्वर व कर्णेश्वर मं संभाजी महाराज 'यमादी' गहोदेल तीर्थक्षेत्र श्री. व्योडेश्वर पावस राणागिरी कर्शी	तारकेश्वराचे प्राचीन मंदिर संगमेश्वर व कर्णेश्वर मं संभाजी महाराज 'यमादी' गहोदेल तीर्थक्षेत्र श्री. व्योडेश्वर स्वामी स्वरूपानंद अमादी भगवती देवी कर्शी
→ कापाकवती → माणगाव	भालचंद्र महाराज मठ वासुदेवानंद सरस्वती नमस्त्रान व दत्तमंदिर	ठाणोली	सारम महाराज अमादी श्री. भक्तीनारायण मं.

## → पुणे जिल्हा.

→ आंतंदी  
→ देक्ष  
→ चतुर्श्रुगी  
→ नरसिंहपूर  
→ शिवापूर  
→ खोड

ज्ञानेश्वरांचे मंदिर (आषाढी / कातिली)  
सीत तुकारामांचे वशितिस्थान (धीज)  
चतुःशुंगी देवी  
नरसिंहांचे मंदिर  
कमर अली परवेशाचा दर्जा  
शिद्धेश्वर देऊळ, दिलावर बांग कबूल,  
पुणाई देऊळ, चॅटीराम लाला संगाढी

जेनुरी  
भीमारांकिर  
करंजे (वारामाणी) सोमेश्वर  
गिंवंगाव  
वडु  
कोरीगाड

चॅडोला देवस्थान  
ज्योतिलिंगा.  
सोमेश्वर  
वडोला  
संगाढी महाराज समाधी  
कोराई देवी मं.

## → सातारा जिल्हा.

→ माटुली  
→ शिवार  
शिंगाणापूर  
→ पाल (कराड)  
→ दोम  
→ औंध  
→ वापाळ  
→ मळालेश्वर  
→ पुसेगाव

मांगलाईदेवी, कृष्णा दांड  
शंभूमहादेव  
घंडोला  
शिवर्षीताचतन व नरसिंह मंदिर  
यमाई मं.  
श्रीयाम मं.  
पंचगंगा मं.  
सेवागिरी महाराज समाधी

मांदरदेव (वाई) काकुलाई.  
गृहसवट  
वाई  
फलटन  
मंडल सातारा  
गोंदवले  
कराड  
सापानगड

दत्तोभयंचे भागूत देवस्थान,  
शंभूनंद श्वामी मठ, शुलगेश्वरी  
उत्तमा औंडेचा गठापती.

## → सांगली जिल्हा.

→ सांगली  
→ गिरज  
→ कवेट महालोळ

गाणपती, राम मं.  
मिराशाहेव शाश्वता दग्दा  
महाकाली मं.

ओंडुंबर  
तासगाव

दत्तोभयंचे भागूत देवस्थान,  
शंभूनंद श्वामी मठ, शुलगेश्वरी  
उत्तमा औंडेचा गठापती.

## → कोल्हापूर जिल्हा.

→ कोल्हापूर  
→ नारसोबाबी  
→ शिंद्वापूर

अंबालाईचे प्राचीन देवस्थान  
बाडी - दलाभग देवस्थान  
कपिलेश्वर मं, लेणी.

बाहुबली  
बाडी-शाळागिरी

जेन मंदिर.  
ज्योतिला मं.

## → सोलापूर जिल्हा.

→ पंढरपूर  
→ करमाळा  
→ सोलापूर

महाराष्ट्राचे आराध्य दैवत.  
श्रवानीदेवी मंदिर  
शिंदेश्वर मं.

वैराग

नागपंथाबी याचा  
स्वामी समर्थ मठ.

## → नाशिक जिल्हा.

→ वडी  
→ वडोर - भोरवर  
→ वांद्रेक  
→ पांडवलेणी

सप्तशुंगी मं.  
भैरवनाथ  
इण्डुका देवी

जंचवटी  
म्यंबेकरवड  
सिंजर  
गांगी - तुऱ्यी

काळाराम मं.  
शिवतीनाथ  
जोंदेश्वर मं.  
जेनदामीरिंगे तीक्ष्णियाल.

## → घुळे.

→ घुळे

एकविरा देवी, वारगोदेवता मं.

मुळावाद

मलाशितराजीला कापैतेश्वराची  
याचा.

## ⇒ नैदूरल्लार जिल्हा.

बैदूरल्लार

→ शोरणामाता

→ तलोदा

→ शिडी

→ श्रीरामपूर

→ प्रवरा संगम (जोवासे)

→ शिंगाणापूर

→ देवगढ (जे.)

→ बेलपूर

→ सोनड

सीताखाइ में, नागार्जुन में  
कालिकादेवी

शारंगेश्वर (शहादे) दल्ल छोड़े

प्रकाशे

दल्ल छोड़े

केदोरेश्वर, महादेव, चंगमेश्वर

## ⇒ अहमदनगर जिल्हा.

साईबाबा देवस्थान

राममंदिर

शनी मंदिर

किसानगिरी महाराज समाधि,  
दल मंदिर.

जुना महानुग्रही मठ  
रेणुका शक्तिपीठ.

नेवासे

टोके (नेवासे)

मठी

पुणीतांबे

वृद्धेश्वर

पाषाणी

शोणेश्वरी कथन.

सिद्धेश्वराचे स्वयंभू लिंग.

कानिकुनांड में.

चंगदेव समाधि.

कुरातन शिव मंदिर

मोहरादेवी (रेणुकामाता)

## ⇒ जळगाव जिल्हा.

→ चांगदेव गाव

→ जळगाव

→ चांदसारी

चांगदेव मंदिर (पूणी+तापी)

राम, भद्राशक्ती में.

संत बहिरम में.

कोथडी

चोरवड

मुक्लाबाई समाधि.

एकमुखी दल में.

## ⇒ ओरिंगाबाद.

→ ओरिंगाबाद

खडकेश्वर में, बिली का मकबरा, पैठण

- दक्षिण काशी, उक्तनाथी कम्पनी

## ⇒ जालना.

→ जाल

स्वामी रामदास जन्मस्थान. → राम्बूर

गणपती मंदिर.

→ अंबड

खेंडोला में, मल्योदी देवी.

## ⇒ बीड.

→ अंबेजोगाई

मुकुंदराय व दासोपंत जालनाथ.

परंकी - वेजनाथ.

उत्तोतिसिंगी

→ मांजरसुंगा

मन्मथस्वामींची समाधि

पांचाळेश्वर

माधव चंशार्हे में.

→ कंपिलधार

स्वामी मल्मनाथींची समाधि.

→ घेडऱी

रामसिंग व दुर्गादेवी में.

→ लुक्लापूर

संडेतीन शक्तिपीठापैकी.

→ हिंगोली

नरसी. संत नामदेव जन्मगाव → झोला (मुर्तिजापूर) - गाडगे महाराज आश्रम.

→ नांदेड (माफ्फी)

रेणुकामाता मंदिर.

→ नागपूर (रामटेक)

- कालिदासने 'मेघदूत' रचाले.

→ छुलडाठा (झोला)

- गजानन महाराज समाधि.

→ वण्डी (सेवाग्राम) - म. गांडी आश्रम.

धननार - आवार्य वि. भावे परमदाम उमाम.

\* अष्टविनायक -

	गणपतीचे नाव	ठिकाठा	वेशिष्य
१)	श्री विघ्नेश	ओळंगर	कुकडी
२)	श्री गिरीश्वरी	लेल्याद्वी	ठेव्या गुह्येत, 367 पायथा
३)	श्री मधुरेश्वर / मोरेश्वर	मोरगाव	संत रामदासांनी सुखकर्त- दुखहन्त आशी जागली
४)	श्री किंतामाणी	शेंडे	सर्वत शक्तिमान
५)	श्री महागणपती	रांजनेगांव	+
६)	श्री वरद विनायक	महू	मृत्युमंद त्रैसिंही कू. गां-
७)	श्री ललभालेश्वर	वाळी	गणपतये नमः स्तोत्र उंबा णाढी (सुदृढागड)
८)	श्री शिरुद्विविनायक	शिरुद्वारेक	भीमा नदीकाढी उजव्या लोडेचा.

\* कटेगाव (झांगली) - झांगलीतील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे केंद्र.

\* ज्योतिलिंग इथे -

MH-5

- परळी - वैजनाथ (बीड)
- भीमाशंकर (पुणे)
- घृष्णोश्वर (ओरंगाबाद)
- श्वळकेश्वर (नाशिक)
- ओढा नागनाथ (हिंगोली)

इतर

- सोमनाथ (GJ)
- मालिकार्जुन (श्रीहोलम AP)
- मळकालेश्वर (उज्जैन MP)
- अंमलेश्वर (ओंकारमात्यंना MP)
- रामेश्वर (TN)
- काशीविश्वेश्वर (वाराणसी UP)
- केदारेश्वर (केदारनाथ UK)

MH-5

- MP-2  
GJ-1  
UP-1  
TN-1  
UK-1  
AP-1

\* आडेतीन शाकिषीहे -

- कोल्हापूर - माधालभ्मी - अंबाबाई
- तुळजापूर - उद्याना बाबा - तुळजाभवानी
- सप्तश्रृंगी गड - नाशिक - सप्तश्रृंगी माला
- माहूर - नांदे - रायकोदेवी
- अंदादेवी - अमरवती
- चतुःश्रृंगी - पुणे
- मुंदोदेवी, प्रभादेवी, काळबोदेवी - मुंबई.

\* मुस्लिम धार्मिक इमाले

- लोलु जमाल - कोल्हापूर
- हाजी मंगलबाबा दगा - कर्ल्याण
- हाजीअली दगा - मुंबई
- लाजुदीन बाबा उवलिया - नांदे
- सोलाली बाबा - निखली, बुलढाणा.
- दादा ह्याल कलंदूतबाबा - मंगलूरपीर (वाराणी)
- छजरत मलिक रिहन बाबा दगा - विशाळगड, कोल्हापूर
- हजरत तुशब्दुल हक शाह दगा - परगामी

## \* संतांची शोभादीस्थाने -

संल	अमादी ठिकाण
१) गाडगे महाराज	अमरावती
२) शमदास स्वामी	सज्जनगढ (सातारा)
३) एकनाथ महाराज	चेठा (ओं बाद)
४) गेमानग म.	शेगाव (बुलडाळा)
५) इनेश्वर ग.	पुणे (आठँदी)
६) दोष्योगी का व श्रीदारतवामी	पंचपूर (सोलापूर)
७) मार्दिल्लिनाथ	सफ्ट-शुगी (नाशिक)
८) पुकोटी महाराज	माझरी (अमरावती)
९) जनादिन स्वामी	दौलताबाद (A. bad)
१०) गुरु गोविंद सिंग	जांडु
११) दामाती पंत	गंगाळवेढा (सोलापूर)

## \* संतांची जन्मस्थाने -

रामदासस्वामी - आंब (जालना)  
 निवृत्तिनाथ  
 शानदेव  
 सोपानदेव  
 मुक्तसालाई  
 संत नामदेव - नरसी (हिंगोली)  
 जनालाई - गांगायेड (परभणी)

## \* निसर्ग पारिस्थितिकी (Eco-Tourism)

निसर्ग पर्यटन संजय स्वरूप

1983 - Mexican पर्यावरणातः ⇒ सिबॅसोल - लैस्कुरेन

### ① सांस्कृतिक वारसा स्थान

UNESCO द्वारे - Dr. E.R. Alchin → सांस्कृतिक पर्यटनाचे अध्ययन केले.

① अंगिंठा

② वेरळ } A. bad.

→ 34 लेण्या 17-फॉर्ड  
 12 बोद्दुद्दा 5 जैन.

10<sup>th</sup> अमांकांचा लेव्यांगदील बोद्दुद्दांची मूर्ती सवति मोरी (विश्वकमा लेणी).

भारतातील सवति जुने शिल्पस्थान / लेणी = पितळ्होट लेणी.

ठिकांतो	प्रमुख लेव्या.
मुंबई (शायगढ)	घारापुरी (एलेफँटा)
आंरंगाबाद	गलवाडा गिनेश लेवी, पितळखोरे
ओसा, लालूर	खरोसा (काल्हेरी, जोगोश्वरी, महाकाली), मंडपेश्वर
मुंबई 3 न.	
पुणे	काले, भाजे, लेव्याट्री, जीवदान, चावंड, शिवनेरी
ठाणे	अशारगड
रायगढ	खड सोंबळे, कोडांगे, झांधिवली, चामुळे, ठाळाळे, गोतटीगड, चौत, गांधार.
नाशिक	चांदवड, भिलवाडा, चौमार, पांडव लेवी.
कोल्हापुर	खिदापुर
चिंगशीलो	आमरावती

किल्ला	किल्ले.
ठांगे, पालघर	अवलिंगा, मत्स्यगड, वसई
रायगढ	कानिंगा, लिंगांगा, जंजिरा, शिवथर चक्क, रायगड, अलिवाडा, खांदेरी-उंदेरी, रेवदांडा, कोल्ही, सुधागड, सरसागड
सिंधुदुर्ग	देवगड, गितारी, भगवंतगड, मारतगड, मनोहर गड, मनसंलोषगड, विजयगड, सिंधुदुर्ग. जयगड, विजयगड, पूर्वगड, रळागिरी, सुवर्णदुर्ग, कनकदुर्ग, कतेगड, महीपतगड, वारकोठारे.
नाशिक	ब्रह्मगिरी, सान्हेर-मुळेर, उंकाई-ईकाई हरिश्चंद्रगड, रळनगड
A. nagar	सिंहगड, चुरंदर, शिवनेरी, लोहगड, राजमाची, रोहितेश्वर, विसापुर, राजगड, लोराणा.
पुणे	प्रतापगड, मकरंदगड, अजानगड, वरोटा, वसंतगड
सातारा	चैत्रांगा, विशालगड
कोल्हापुर	दोलताबाद, देवगिरी
A. bavd	अकोला, लालूर.
ठाणे	नकदुर्ग
उ.लाद	

#### \* जंजिरा -

जाव - जंजिरे मेहळव

झंजिया  $\frac{\text{अरवी}}{\text{शाल}}$  जंजिरा उत्पत्ति.

अर्थ = बेट

मेहळव = चंद्रकार.

#### \* लिंगांगा -

महाराष्ट्रात्त्वे मैरब हॉनी पीक.

युरोपातील आल्प्स पर्वतात  $\rightarrow$  मैरब  
हॉनी पीक  $\rightarrow$  एक अवधार शिखर.

शिवलिंगांसाराभा आकार असल्यामुळे  
 $\rightarrow$  लिंगांगा.

#### \* शिवथर घाक / दुर्द मठ -

समर्थ रामदासांनी दोरबोदावी निर्मिती  
केली.

\* रायगड - पुर्वकडील गिरावर.

## Beaches

ବିନ୍ଦୁ

बोडी	{	पालधर
उदाहरण		
सातपटी		
शिरगाव		
आरनामा		
केलेवा		
उदाहरण		
मुंबई		
दादर		
गिरगाव		

मांडवी	शार्यार्थ
किणिम	
अलिलागा	
काशीद	
नांदगाव	
मुरुड-जंजिरा	
श्रीवर्धन	
टरहरेश्वर	
कोलशी	त्रिलोगी
एठी	
मुरुड	
शुद्धागार	
वैलोश्वर	
हृदवी	
गणपतीपुरे	
भगवती	
झाट्ये	
पुणिर्गाड	

देवराज  
 मालवा  
 तारकली  
 बैंगल  
 रडी  
 शिरो  
 उमाइया







# \* भारत \*

## - भारतः प्राकृतिक मूर्गील -

- अक्षवृत्तीय विस्तार -  $8^{\circ} 4' 28'' \text{ उ. ते } 37^{\circ} 6' 53'' \text{ उ. आ.}$
- रेखा वृत्तीय विस्तार -  $68^{\circ} 7' 33'' \text{ पू. रे. ते } 97^{\circ} 25' 47'' \text{ पू. रे.}$
- भारतातून जाणोरे कक्षित्त (23°30' उ. आ.)  
(प → पू) = ① गुजरात ② राजस्थान ③ मध्य प्रदेश ④ छत्तीगढ ⑤ झारखंड ⑥ WB  
⑦ बिहार ⑧ बिहारम\*
- भारताची प्रभागवेळ -  $82^{\circ} 30' \text{ पू. रे.}$   
- औलाहालादची स्थानिक वेळ  
- शिनिचपेक्षा 5:30 लासांनी पुढे.
- आशिया घंडातील ३ हिंपकल्प - सौदी अरेबिया, भारत, इंडोचायना.
- लांबी - काश्मीर ते कश्याकुमारी (उ → द) = 3214 km
- रुदी - गुजरात ते असणाचल प्रदेश (प → पू) = 2933 km
- होमपेळ - 32,87,263 km<sup>2</sup>. जगातील हिंसा - 2.46 %.
- चीनचा - 1/3<sup>rd</sup>.
- जगात होमपेळाचा दूरीने लातवा
- ① राष्ट्रिया ② कैनडा ③ चीन ④ संयुक्त संस्थाने ⑤ ब्राजील ⑥ ऑस्ट्रेलिया ⑦ भारत.
- समुद्र किनारा ९ states -  
 ① GJ (1600 km) ② TN (1076) ③ AP (974) ④ MH (720) ⑤ KE (580)  
 ⑥ OR (480) ⑦ KA (320) ⑧ WB (212) ⑨ GA (101)
- Total = 6063 km.

## \* भारताची सीमा -

- तिर - हिमालय पर्वतरांग, चीन, नेपाळ, भूतान.
- भारत - स्थानमार - शाखीन घोमा / आराकान घोमा पर्वतरांगेने बोगले.
- पूर्व = बांगलादेश
- भूसीमेची लांबी = 15200 km.

१५९

## \* सीमा लांबी नुसार - वर्चपन में MBA किया

देश	लांबी	%	राज्य	
१) बांग्लादेश	४०९६	२६.९५%	WB, AS, ME, TR, MZ (भा.)	(५)
२) चीन	३९१७	२५.७७%	JK, UK, HP, SK, AR (मैक्रोहॉल रेखा)	(५)
३) पाकिस्तान	३३१०	२१.७८%	GT, RF, PB, JK. (मानवनिर्मित)	(४)
४) नेपाल	१७५२	११.५३%	UK, UP, BH, SK, WB (नेसरिक)	(५)
५) म्यानमार	१४५८	९.५९%	AR, NG, MN, MZ (बैंग)	(५)
६) अमेरिका	५८७	३.४६%	SK, WB, AS, AR (बैंग)	(५)
७) अफगानिस्तान	८०	०.५२%	JK (अब - इ-वस्तान गांगातील अब - इ-पंजा दरीची गुड्ह)	(१)

## \* भारत - राजकीय -


- भारतात २४ राज्य के ७ संघराज्य / केंद्रशासित प्रदेश आहेत. वा जिल्हे ६७६.
- सवती जास्त कोरपकाचे राज्य - राजस्थान तर सवती कमी = गोवा.
- सवती जास्त कोरपकाचे संघराज्य - अंदमान निकोबार बेरे तर सवती कमी - लक्षद्वीप समुद्र.
- विद्यानसभा असलेले कें.प्र. - दिल्ली, पुतुच्चेरी आणि काशीर.

## \* भारताची जलवीमा -

- १७०० सागरी सीमा - ७५१६.५६ km
- भुज्य किनारपट्टीची सागरी सीमा = ६०६३ km
- भारताची सागरी सरहद किनारपट्टीपासून १२ नाविका मैल दूर.
- पाइमन - आरबी, पुर्वी, बंगालचा उ.सा., दक्षिणीला - हिंदी महासागर.
- तीनही सागरी सीमा → कर्बाकुमारी (TN) येथे स्वेच्छा घेतात.
- भारत - श्रीलंका पाळक्काडा सामुद्रधुनीगुडे अलंका.

## \* सागरी बेरे -

- १) भेदाकुवीप - आरबी समुद्र
- २) वा अंदमान - निकोबार = बंगालचा उपसागर.



- WB-चा किनारपट्टीनव्हा त्यां मरावेट
- भारताचे आतिदक्षिणातोक = रांदिरा पांडिट

\* લેન્ગપાંડાનુસાર સંદરાન્ધે

- ① અંદમાન વ નિકોબાર (8249)
- ② દિલ્હી
- ③ દાદરા નગર હૈવેલી
- ④ પુરુંચોરી
- ⑤ પંદ્રીગઢ
- ⑥ દમણ દીવ
- ⑦ લેણ્ડાવીપ

\* લોકરાંટ્યોનુસાર

- ① DL
- ② PY
- ③ CH
- ④ A & N
- ⑤ DNH
- ⑥ PD
- ⑦ LD

\* ઘનતેનુસાર

- ① DL
- ② CH
- ③ PY
- ④ PP
- ⑤ UD
- ⑥ DNH
- ⑦ AN.

→ સવતિ કમી લેન્ગપાંડા જિલ્હા - માઝે (પદ્ધતોશી 9 km<sup>2</sup>)

→ સવતિ જાસ્ત લેન્ગપાંડ - કાદ્ય (GJ - 45652 km<sup>2</sup>)

→ AP વિભાજન   
 → તોલગણા (29) - હેદરાબાદ રાજ્યાંની




## - भारत : प्राकृतिक विभाग -

### \* ५ विभाग -

- ① उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश
- ② उत्तर भारतीय मैदानी
- ③ भारतील द्वीपकल्पीय पठारी प्रदेश
- ④ भारतीय किनारी मैदानी
- ⑤ भारतीय बेटे

### ⑤ उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश



### (अ) हिमालय -

स्थान - उत्तरेकडे

लंबाई - 2400 km

ऊँची = 240 - 320 km

विस्तार = पूर्वेश नामाचा भारुआ ते पाइचिमेश जंगा पर्वत.

- पुणे शहर ३ - ८° जाऊन भारत - चीनभारती घरेलु बऱ्हते.

हिमालय १२ राज्यांतून गोला आहे = JK, HP, UK, SK, AR, NG, HN, MZ, PB, HY, AS, WB

→ The altitudinal variations are greater in the eastern half than those in the western half.

→ Core of Greater Himalaya composed of Granites.

→ हिमालयात J & Kमध्ये → Mt. Godwin Austin / K<sub>2</sub> (8611m) → भारतातील शर्वतिरुप.

↓  
जगातील दुसरा.

Mt. Everest - 1<sup>st</sup>.

### खिंडी -

JK = सोजी-ला, बनिहाल, काराकोरम, Brazil, पिरपंजाल

HP = धारा लोपचा - ला, शिंकी ला, शेहतांग (K<sub>2</sub>)

UK = थांग - ला, तिली - ला

SK = नंदु - ला, जेलप - ला.

↓  
हिमालय पर्वत ओलांडुन लिंबेटला जाता येते.

AP = घम - ला, बोमटी.

उ - द खिंडी.

काराकोरम → कालापाठी → सोजीला → बुझील → पिरपंजाल → बनिहाल → लोशापचा → शेहतांग → शिंकी ला

JK

HP  
निलोला ← थांग ला  
UK

# हिमालयातील समांतर पर्वत रांगा

- ↓  
हिमाद्री / बृहद् / ग्रेट हि.
- उंची - 6100m
- विस्तार - नंगापुर्वी ते नाभाचा बाह्यांतर
- विभाग - सिगारीन, लागपो, बाल्टारो, शंगोवी.
- Most cont. range.

- ↓  
हिमाचल / मध्या / लेखर हि.
- उंची - 1500 ते 4000 m.
- विस्तार - हिमाद्रीच्या दृष्टिकोण 60 - 80 km
- पीरपंजाल रांग, धवलदार रांग, गवती दृष्टिकोण
- सिमला, मसुरी, नैनिताल, दार्जिलिंग - थंड हवेची ठिकांतो.

- ↓  
शिवालिक / बाह्या / उप हि.
- उंची - 600 - 1500 km
- विस्तार - पंजाबमध्यील पोटवार पठार ते ब्रह्मपुर्गपथित
- शिवालिक के हिमालय शिंगारेश्वराना अपास तक आसांत्या दृष्टा → दून.

- Everest =
- उंची - 8850 m.
- ग्रेट हिमालय रांगोत
- 1841 साली - George Everest यांनी शौध
- 1865 - Everest व्हायरफ फिक्स्युर Peak XV.
- नीन मध्ये - क्योमो लंगमा

→ हिमालयातील शिखरे उत्तरांया अभावे -

- ① Everest ② काँचनगंगा ( $K_2$ ) ③ होट्से ④ मकालू ⑤ धवलगिरी ⑥ भसलू
- ⑦ चो ओया ⑧ डोम्पुराफ ⑨ गोसाइश्वान ⑩ नंदाकेवी ⑪ कामेत ⑫ नाभाचा घरवा.

## अकेंडमी

- |        |                         |
|--------|-------------------------|
| सिंधु  | - पंजाब हिमालय - सतलज   |
| सतलज   | - कुमाऊं हिमालय - काली  |
| काली   | - नेपाळ हिमालय - तिर्था |
| तिर्था | - आसाम हिमालय - दिहांग. |

ये संक्षिप्त कानूनों द्वारा

\* Himalaya can be divided into subdivision -

- ① Kashmir & North western himalaya.
- ② Himachal & UK himalaya
- ③ Darjiling & SK himalaya.
- ④ AR Himalaya
- ⑤ Eastern Hills & Mountains.

## ① Kashmir Himalaya -

- काश्मीर, ज़ास्कर, पिरपंजाल
- हिमनदिया = Bulter & सियाचीन
- Kashmir Himalaya is also famous for Kerrewar → Thick deposits of glacial clay + other materials embedded.  
(हिमनदिया वाले आणलेला हिमाचल होगा)  
Useful for cultivation of zafraan.
- इन्हें -  
श्रीगंगां - लो - ग्रेट हिं. , बनिहाल - पिरपंजाल, फोडुला - ज़ास्कर, आरटुंगोला - नेत्रकोश
- गोदावरी पाल्याचे दारोवर = दोल आणि तुबर  
गोदावरी पाल्याचे सदोवर = पंगांग दोल & सोमोरी.

## ② उत्तरांचल / हिमाचल हिमालय

- Part lies approx. betw Ravi on the west & Kali in the east.
- All 3 ranges of Himalaya are prominent in this part.
- These are all Himalaya ranges lesser Himalaya & Shiwalik.

locally known as

Dhaoldhar	Nag Tibba
H.P	U.K.

- Altitude = 1000 - 2600m - specially attracted to the British colonial administration.
- Hill stations - मारुरी, शिमोगा, काञ्चीसानी, लैन्डसडॅन, दानीखेत, उलमोरा.
- Puns - चीटीगढ = कालका, नोलांगड, डेहरा, छरिके, फोटा  
शब्दात मोठी - 35-45 km.
- शोभिया → माटकी जमात  
ही जमात 36600 एकड़ कुवाल - ला स्थलांतर करते & दिवाळ्यात परत दरीत घेते.  
The summer grasslands in higher reaches.
- Valley of flower
- धार्मिक ठिकाणे - केदारनाथ, लक्ष्मीनाथ, गोरोगी, शमनोगी, लेमार्कुंड साहेब

## ③ दानिलिंग आणि साविकम हिमालय

- पाश्चिमेस लोपाळ हि. न तुर्बेस झुलाश.
- तिरता शब्दी नाही
- Peaks - कांचीगडांगा
- गगारी - लेपचा
- दुआर ची निर्मिती

## ⑦ अंकुरांचल हिमालय -

- पूर्वेन - मूर्तान हि.
- Peaks - काँगडू, नामचा बारवा.
- नद्या - कैमेंग, थुबजसिरी, दिहांग, दिबांग, लोहित.
- भाषण्या जमाती - Monpa, Dattla, Abor, मिश्मी, निशी + नागास.

## ⑧ Eastern Hills & Mountains -

उत्तरेस = पतकोई भूम, नागा टेकड्या, माणिपूर टेकड्या.

देखिङ्गोस = मिझो, लुशाइ.

बराफ नदी  $\rightarrow$  Imp river in MZ & MN  $\rightarrow$  2 उपनद्या.

Mizoram ला Molassis Basin आणेही गळातात  
 $\downarrow$

Made up of unconsolidated deposits.

## ⑨ पूर्वचिन्ह - इशान्योकडील उँचवट्याचा प्रदेश.

- पूर्व नेपा - मिशी टेकड्या, पतकोई डॅंगा.
- नागा टेकड्या
- माणिपूर टेकड्या
- उत्तर कचर टेकड्या
- मिझो, निपुर टेकड्या.

शिखर	ऊऱ्ही	ठिकाण	शिखर	ठिकाण	वैशिष्ठ्य
MT. Everest	8648m	Nepal Tibet.	अळौमुडी	काळामलाई (2695) (TN)	हिमालया वाहेरी सवति उंच शिखर.
K2	8611m	India (J&K.)	आकुन्फ (2594)	निलगिरी (TN)	निलगिरीतील सर्वोच्च
काँचनगंगा	8598 m	Nepal Ind (S K.)	दोडालेट्टी (2637)	केरक	$\downarrow$
माकालु	8481	Nepal.	हातूल माला (2339) KE		
धावलगिरी	8172	Nepal.	गुरुशिखर (1720)	अरवली पवति (RJ)	
नंगा	8126	J & R	काळसुबाई (1646)	हाह्याद्री पवति (MH)	सह्याद्रीतील सर्वोच्च
अञ्जनपूर्णा	8078	Nepal.	धूपगड (1350)	सातपुडा पवति (MP)	सातपुड्यातील सर्वोच्च
गोशेरघुम I	8068	J & R.	वैराड (1170)	सातपुडा (गाविलगड)	MH तील सातपुड्यातील ११
गोशेरघुम II	8035	JK	सारामती (3828)	नागालंड	पुर्वचिन्हमधील सर्वोच्च.
मरोशेरघुम	7821	JK.			
नंदादेवी	7817				
कामेत	7756	Ind.			
नामचा बारवा	7756				

## ② उत्तर भारतीय मैदानी प्रदेश -

→ स्थान - उत्तरोकडे हिमालय व दक्षिणोकडील द्वीपकांपा दरम्यान .

→ उत्तर भारतीय मैदान / उत्तरोकडील महामैदान / अंतर्लंग + गंगा-ब्रह्मपुत्र / यिंदू-गंगा मैदान .

→ विस्तार - RJ, PB, HR, UP, BH, WB, AS .

\* गांवांचा निष्क्रियपात्र असला -

उपकांते गांवांचे मैदान -

③ भावर - हिमालयावरून वाहत घेणाऱ्या नद्या धारांचाशी पंख्याच्या आकाराची मैदाने तयार करतात .

- बाडीमर्डी वाळ, लहान-गोठे टगड, बोरे निष्क्रियपात्र → भावर .

- शांवर महांगे लहान नद्यांचे प्रवाह खुले होतात .

- PB → योस महानाली .

## ④ तराई

- भावराच्या दक्षिणोकडे झासालेत्या मैदानात लहान प्रवाह फुला गुप्तज्ञावर घेतात .

- तराईत इधावा रा. उद्यान (UP)त आहे .

- नद्यांच्या प्रवाहाने तलदलीत प्रदेश → तराई .

- BR + WB तराईला द्यार महानाली .

## ⑤ बांगर / भांगर

- उंचावरूपा प्रदेशात जुळ्या गांवांचा प्रदेशाळा -

- बांगर गृदेत कॅफर आहेतात .

## ⑥ खादर

- नद्यांच्या साखल प्रदेशात झालेत्या नवीन गांवांचा निष्क्रियपात्र .

भादरवंशी

\* उत्तरोकडील गांवांचा मैदानाचे प्राकृतिक विभाग -

① उत्तर मैदान - ② पंजाब-हस्तियांचा मैदान .

- संतलंग, दावी, वियास नद्यांच्या गांवांचा संतायांची

- दुआव → 2 नद्यांच्या दस्यांनाचा गांवांचा प्रदेश .

③ गंगेच्या वरूपा खो-थांचे मैदान -

- विस्तार : धमुना, नदीच्या उत्तरोसे व पश्चिमेस → 100 km समोत्तरेखाने

गंगेच्या वरूपा खो-थांचे मैदान निश्चित .

- उत्तर व मूरच्यां - उत्तरोत्ता जास्त उत्तर, आणेंयोर = कमी .

- गंगा-धमुना दुआवच्या पुर्वेक्ष घेखल भागात

④ रोहिलकंड मैदान      ⑤ अवघ मैदान .

⑥ गंगेच्या मध्यांचा खो-थांचे मैदान -

- प्रदेश = अलाहाबाद = गंगावादच्या पुर्वेकडील UP-रा झाला व बिहार मैदान .

- सखल मैदान

- नद्यांचे वदलाते प्रवाह .

### (B) पूर्व भैदान -

① गंगोन्धा खालीला खो-याचे भैदान -

- प्रदेश - WB

- अतिशय सखल

② गंगा-ब्रह्मपुरा नदीचा निमूळ प्रदेश (द्युर्दर्शन) -

- अतिशय सुपीकु

- खालीला माग दलदतीचा.

### (C) आसाम भैदान / ब्रह्मपुरा ओरे -

- थार वाळवंट (राजस्थान मे)

- नदीच्या कायपिक्षा वायाच्या निहोपन कायमुळे.

\* भारतातील प्राकृतिक विभागाचे प्रमाण -

१) भैदान - 43.2%

२) पठारे - 27.7%

३) टेकड्या - 18.5%

४) पवति - 10.6%

\* थार - विहार & WB मध्ये तराईला दोन मुळातात.

### (3) भारतीय द्रवीपकल्पीय पठारी प्रदेश -


विहार - गेधाली ते राजस्थान

पश्चिम धारा ते पूर्व धारा

पाया उत्तरेकडे दोकु दक्षिणेकडे.

① उत्तर मध्यवर्ती उंचवट्याचा प्रदेश -

① अरवली पवति - (RJ-चा नेहांदा-ईशाला दिशेला पसरलेले)

- सवति उंच शिखर - गुलशिखर (1722m) 

अंतु पवतितात.

सोम्यार समोवर ईशालेला

संगमरवर घडक

धनाडे व लुगी नदीमुळे अखली जिजाला

② मेवाड पठार - अरवलीच्या पूर्वी, उंची  $\Rightarrow$  250-500m

③ बुदेलखण्ड पठार - विंच्या पठार व यमुना नदीच्या दरम्यान

- सपाट आकाराच्या टेकड्या.

मारवाड  $\rightarrow$  अरवली  $\rightarrow$  मेवाड  $\rightarrow$  लालवा  $\rightarrow$  बुदेलखण्ड (MP)  $\rightarrow$  लालोलखण्ड (MP)  $\rightarrow$  होरा नागपूर (MP)

④ दक्षिण मध्यवर्ती उंचवट्याचा प्रदेश -

① माळव्याचे पठार - विंच्या पवतिताचा उत्तरेस

- उलाड - दक्षिणोल्लर

- चैबल बोटवा नदी विहड मुळम.

- ⑪ विंद्या पर्वतशंक - ① मध्य भारतात (MP) पाश्चिम-पूर्व दिशेने दुवीपकाल्य पठारावर अँगूष्ठिले.  
 विंद्या दोन्हा पसरलेली.  
 - दक्षिणाच्या पठाराती ३५८ सरहदुप निर्माण करते.  
 - लसेच ती जलविधानक आहे.

### ⑫ पूर्वीकडील पठारे -

- बोधेन्द्रियंड पठार - शोणाच्या दक्षिणेस व मैकलरांगेत्या पूर्वेत.
- हातीसिगाड पठार - महानदीच्या वर्त्तात प्रवाहाच्या बशीच्या ओकाराराख्या पुरेशास 'हातीसिगाड खोरे'.
- वस्तर पठार / ढंकारण्य - हातीसिगाड खोयाच्या दक्षिणेस.
- छोटा नागपूर पठार - आरण्यंड दाऱ्यात - मही व शुवरिया नव्या कर्किट्याला १८० ओलांडात.
- राजमहल टेकड्या - छोटा नागपूरच्या पूर्वेत.
- मेदालय (शिलांग पठार) - गोंगा-ब्रह्मपुर्गा खोयामुळे मेदालय पठार अलग.

### दृश्यं नंचे पठार -

#### ① दक्षिण दृश्यं -

- ① तेलंगणा पठार - AP (तेलंगणा) - तेलावाचे पठार, आणीज झडक.
- ② कनाटिक पठार - कूच्चा व तुंगभद्रा  $\xleftrightarrow{\text{कनाटिक}}_{\text{पठार}}$  कावेरी, निलगिरी पर्वतात कनाटिक पठार  
 - आणीज आणि स्तरित झडक.  
 - मलंद - छोल द्वया व ऊंगलाळ प्रदेश धनदाट बजाने युक्त असणाऱ्या मूळ-भागास 'मलंद' असे गृहणातात.  
 - मैदान - उंच-सळक ध्रदेशास.

#### ② पश्चिम द्वार -

लांबी - 1600 km

विस्तार - तापी नदी ते कल्याकुमारी पर्यंत.

सराशी उंची - 1200 m

किनारपटीपाख्यून = 50 - 60 km अंतरावर

आरवी समुद्रात्मा 11.al.

#### ① शह्याद्रींवा उत्तर काळ -

#### ② शह्याद्रींवा मध्य भाग -

$16^{\circ}$  उ अक्षवृत्तापस्थून खाली ते निलगिरी पर्वतापर्यंतपा काळ -

शिखर - व्हावुल माला (उंच शिखर), शारावती नदीवर-गिरसाप्पा / औंग धवळाबा.

#### ③ निलगिरी पर्वत -

उंची - 2000 m

उंच शिखर - दोडाबेट्या, उद्गमंडलजवळ (उटी)

निलगिरी - पश्चिम व पूर्व द्वार एकत्र चेतात.

(4) पालघाट ठिक्की - सह्याद्री पर्वताची खलगता खंडित  
- तामिळनाडु - केरळ मध्यांतरे - रस्ते वाहतूक.

(5) सह्याद्री पर्वताचा दक्षिणोचा भाग -

- पालघाट ठिक्कीचा दक्षिणोसे सह्याद्रीचा उतार तीव्र.

- अंबामलाई, पालणी, कोटमिम रांगा अंजेमुडी शिखरात स्थान घेतात.

→ दक्षिण सह्याद्री व सह्याद्रीतील ऊँच शिखर अंजेमुडी (2695m)

निलगिरी पर्वत

दोडाबेटा रांगा

अंबामलाई

अंजेमुडी

कोटमिम

निमगिरी

नाल्लामल्ला

पाल्लकोडा

जावदी

शेवराई.

\* पूर्व धाट -

- पर्वतरांगा नाही.

- सभोवतात भासा भेदानाहा तुलजेत ऊँचाचा प्रदेश.

(1) महानदीचा उत्तरेचा प्रदेश -

- शिखराची ऊँची 1000m पेक्षा जास्त.

- भेदासनी, भलजगिरी (1187) (OR)

(2) महानदीचा दक्षिणोचा प्रदेश -

- सवति ऊँच शिखर - महेंद्रगिरी (OR)

(3) कृष्णा व पेनार नद्यांचा दरम्यानचा

- नेळागल्ला टेकड्या, तिळपती टेकड्या.

(4) वेळईनिलगिरी दरम्यानचा प्रदेश.

- जावदी टेकड्या, कोलाई-मलाई टेकड्या.

\* महेंद्रगिरी / पूर्व धाटातील सवति ऊँच शिखर.

देवडीमुडा.

पूर्व धाटातील नक्षा

दामोदर (WB)

सुवर्णरिखा (OR)

ब्राह्मणी (OR)

महानदी (OR)

महेंद्र डेंगररांगा (OR)

गोदावरी (AP)

कृष्णा

तुंगभद्रा (AP)

नेल्लामल्ला डेंगर

पेनार, नदी (TN)

कावेरी (TN)

वेगडी (TN)

## ४) मारतीय किनारपट्टी मैदानी प्रदेश -

### (a) पांचम किनारपट्टी मैदान -

विस्तार - कर्कषपासून केरळ पर्यंत

#### ① कर्कष द्वीपकल्प -

वाळूच्या मैदानी प्रदेश व बंगलादेशी विरहित भागान आकाशवाहा टेकड्या.

#### ② कर्कषांचे इण - गोदे कर्कषराज - उद्दाळवाल आसांदाच नावत.

कर्कषव्या उत्तरेस बराच गोदा शारथुकां सपाट मैदानी प्रदेश.

#### ③ कोठवाड द्वीपकल्प -

- कोठवाडी पांचिंग अंगांग.

- कोठवाड गांवे गिरजार खर्त व घाणवाट गीर्धे जँगल.

### ④ गुजरात मैदान -

- कोठवाडी शुक्री.

- खेंचात-व्या आखाताजवळ नेव्या अरवी रामुदास गिळतात  
(नुऱ्यी, सावरमती, मही, नगदा, तापी)

### ⑤ कोकण किनारपट्टी -

विस्तार - दमणगंगा नदी ते तेरखोल नदी.

उल्हास नदी - उगाम : बोरघाट व सुढे वसईच्या खाडीत प्रवेश.

Victoria fort ते Reddy fort पर्यंत खडकांन किनारा.

### ⑥ कांडिक किनारपट्टी (कांडवार) -

दक्षिणोकडे लंदी जाईत.

### ⑦ केरळ किंवा मलबार किनारपट्टी -

- कणोरपासून कृष्णांगनारी पर्यंत.

- वाळूच्या टेकड्या सापडतात → थेरीस.

- कायबेल = वाळूच्या टेकड्यांमुळे अनेक उचाळ व्याजन के भारतीया पाण्याने प्रदेश.

## (b) पूर्व किनारपट्टी मैदान -

विस्तार - सुवर्णरेखा नदीपासून ते कल्याकमारीपर्यंत

राज्य - OR, AP, TM, WB.

### ① ओडिशा किनारपट्टी -

- उत्कल मैदान असेही ग्राहातात.

- महान दीव्या गिर्भूज प्रदेशामुळे वाळूच्या समान टेकड्या पाहावयास गिळतात.

### ② आंध्र किनारपट्टी -

- उत्कल मैदानात्या दक्षिणोपासून गुलिकन थेरोवरपर्यंत

- गोदावरी व कृष्णा गिर्भूज प्रदेश.

### ③ तामिळनाडु किनारपट्टी -

- तिळोलवलती व मलवलीपुरम थेव्ये वाळूच्या टेकड्या.



- कोकरी नदीचा गिर्भूज प्रदेश.

\* पूर्व किनारी मेदानी प्रदेश ला पश्चिम किनारी मेदानापेक्षा विस्ताराने मोहा आहे.

## (5) भारतीय बेटे -

### (a) अंदमान व निकोबार बेटे

बंगालच्या उपसागरात एकूण बेटे = 572



→ लांडी - 590 km

→ रुदी - 58 km

→ क्षेत्रफळ - 824.9 Sq km

→ अंदमान व निकोबार एकमेकांपासून  $10^\circ$  channel मुळे वेगळे झाले.

→ भूमीपासून अंतर 1220 km.

→ भारतातील त्रिवंत डबालामुखी फक्त बँरन बेटावर (AN)

→ अंदमान बेटांचे नामकरण -

रास आधालंड - नेताजी सुभाषचंद्र बोस दीप.

नेली बेट - शहीद दीप

हूऱलांकु बेट - स्वराज दीप

### (b) लक्ष्मदीप मिनीकांग बेटे

→ प्रवान व्युठकांपासून

→ 1973 = Lakshadweep + Minicoy + Aminideevi  $\Rightarrow$  Lakshadweep.

→ क्षेत्रफळ = 32 km<sup>2</sup>

→ मुळ्य भूमीपासून अंतर = 108 km

→ मिनीकांग बेटे  $9^\circ$  channel ने वेगळे झाले.

→ एकूण बेटे - 27

11 बेटावर मानववस्ती

→ अगाती एकमेव विमानामळ

→ लक्ष्मदीप माटलात सर्वांदिकु नारळ उत्पादन.

→ किंवद्दन लक्ष्मदीप मध्ये सर्वांत मोठे बेट

### (c) पांबंग बेटे.

→ भारत व श्रीलंका दरम्यान

→ TN शाजातील पठाराचा विस्तारित आग.

→ शामान्द व धानुष्याकोडी दरम्यान टेल्वेमार्गाने मुळ्य भूमी ला जोडलेले.

$9^\circ$  channel - अंतरराष्ट्रीय जलसंभाग

$8^\circ$  शाडी - मालदीव

प्रीपरीस उ. शाडी

प्रीपरीभ द. शाडी.

नारकोऱ्म बेट (मृत डबालामुखी)

उत्तर अंदमान (बँरन बेट युक्त)

द. अंदमान (Port Blair)

चोटे अंदमान

कार निकोबार  $10^\circ$  channel

कैचल बेट

चोटे निकोबार

मोठे निकोबार


ईदिरा Pt.







# भारत : नदीप्रणाली



- ① सिंधु नदीप्रणाली
- ② गंगा नदीप्रणाली
- ③ ब्रह्मपुर्णा नदीप्रणाली

## I) सिंधु नदीप्रणाली -

- लम्बी - 2880 मास्तात - 709 km.
- नदीप्रणाली क्षेत्र = 1,165,500 sq km  
भारत = 1,103,21,284 km<sup>2</sup>
- उगम - मानस सरोवर जलक कैलास पर्वताशा उत्तर उत्तराशवर
  - छोखर च्यु या हिमनदीपाश्वन.
- भारतात प्रवेश - चार्टिंगला द्वारातून.
- नाव - Greek - Sintbos & Latin - sindus.
- वैशिष्ट्य - ① सिंधु नदी Anticident नदी मर्हान ओळणाली जाते.  
(पर्वतरांगांव हिमालय तथार घेण्या आही)

② सिंधुमुळे लडाखजवळ बुँझी घेणे मोठे खोरे तयार झाले आहे. येथून सिंधु एकदम दक्षिणकडे वळून उटकू शहराकडे येते.

③ सिंधु करार → Ind & Pak (1960)

रावी	सिंधु { पानी वापरता
बियाल	ओलम } योगार मात्र
सतलज	चिनाब divert नाही

शिं  
ओ  
चि  
ए  
वि  
स

- कराची जवळ अरबी समुद्रास गिळते.
- सिंधु भारतातून फक्त इफ्क मधील लेण जिल्ह्यातून जाते.
- सिंधु नदीप्रणाली :

- या सर्व नद्या 'पंजाब' या गावी एकत्र घेतात.
- भारतातून पाकमध्ये Chillas फिकांगावरून प्रवेश करते.
- एकूण क्षेत्र = 11,65,500 km<sup>2</sup>

4,53,250 km <sup>2</sup> हिमालय & पायथ्याजवळ (38.45%)	3,21,284 भारत (27.26%)	3,90,961 Pak. (33.12%)
---	------------------------------	------------------------------

13% तिकोर & अफगानिस्तान

- सिंधु नदी क्षेत्र = 2x nile river  
= 3x tigris uratris.

## ① झेलम

- काश्मीरसाठी सवति महत्वाची नदी.
- उगम - वेरीनगर (जैक)
- लांबी - 400 km.
- Pak = निलम, धरण = मांगला (सवति मोठे)
- Ind = किंगलंगरा धरण.
- शहर = श्रीनगर

\* काश्मीरमध्ये दोकन मिळालाया नद्या -  
Zaskerr, Nutora, Shiyok, Hunza.


## ② चिनाव

- चंद्र व माणा या नेत्रांच्या एकाग्रभी
- उगम - कुलुहिल्स (HP)
- लांबी - 1800 km | 1180 km.
- सिंधुची सवति मोठी उपनदी.

\* Sattaj, Beas, Ravi, Chirab & Jhelum  
एकाग्र सिंधुला → मिथनकोट भ्रतात.

## ③ रावी

- उगम = शेतांगचिंड (कुलुहिल्स HP)
- लांबी = 725 km
- चंबा व्हेलीतून वाहते कचिनावला शराई सिंधु पाणी मिळते.
- शहर = मनाली, चंबा, लालोर
- रणजितसाहर जलाशय
- अटल सेत्र या नदीवर डमारणार आहेत.



## ④ बियास

- उगम = शेतांगचिंड (कुलुहिल्स HP)
- लांबी = 667 km.
- कुलुहिल्स व्हेलीतून वाहते
- काटी व लागी बेचे घालडी बिगणि करते
- शतलजला हरिके बेचे मिळते.

झेलम - श्रीनगर

सतलज - लुधियाला, फिरोजपुर

रावी - अमृतसर

तावी - जगमुख

बियास & सतलज - हरिके (PB).

HR मध्यन रक्की नदी ढाहा नाही.

सिंधुला - सिंधुच्छावाब - सिंहाचे मुख - तिबेट.

## ⑤ सतलज

- उगम - राकस सरोवर (तिबेट)
- लांबी - 1050 km | Total - 1450
- सिंधुच्या २७१ मोठी उपनदी.
- किंगलंगरील शहर - कुशियाना
- शिरकीला व्हेलीतून वाहते.
- antacidem निव.
- आग्ना - नोंगल
- HP PB.



## II गंगा नदीप्रणाली -


① गंगा -

- शहर - हरिद्वार, कानपूर, मुमोर, वाराणसी, पटना, बफला, बांधलपूर
- लोकी - 2525
- उगम - उत्तराखण्ड उत्तरकाशी जिल्हात गंगोत्री हिमादी पासून
- मैदानी प्रदेशात 23% लोक यांगावृत्त घेतले.
- गंगा नदी सागर /दक्षिण बेटांवत बंगालच्चा उत्तराग्याला - अंको.

② पिंडरगंगा + अलकनंदा

- ① विष्णुप्रयाग - शिवलीगंगा + अलकनंदा / विष्णुगंगा
- ② कांप्रयाग - पिंडरगंगा + अलकनंदा
- ③ रुद्रप्रयाग - मंदाकिनी / काली गंगा + अलकनंदा
- ④ देवप्रयाग - भगीरथी + अलकनंदा.

- प्रयाग : ग्रीष्मी अंगम  $\Rightarrow$  गंगा + यमुना + शश्वती
- गोमती - दार्शनी, शारद्या - आयोद्या.



- अधिकृती गंगा बांगलादेशात प्रवेश करते लेला तिथा 2 वितरिका  $\leftarrow$  भगीरथी
- भगीरथीला बांगलादेशात पदमा.
- गंगोने भारताते  $= 26.3\%$ , छोन यापले.

राज्य	%	लोकी
UK & UP	34.2%	UK = 310 & UP = 1140
MP & CH	23.1	M
BH & JH	16.7	BH = 945
RJ	13%	
WB	8.3%	WB = 520 km

→ प्रवाह - UK, UP, BH, WB, Bangladesh, Bay of Bengal.

→ उपनदी -

- ① उगमी (५) - यमुना + शोण
- ② अला (३) = शिवगंगा, गोमती, धारा, गँडक मुळी, कोसी, महानदी

## ⑦ यमुना -

- गंगोची सरति लांब व महत्वपूर्णी उपनदी
  - लांबी - 1376 km
  - उगम - जानेगी हिमनदी, UK, 3 काशी
  - संगम - गंगेला अस्सी अलाहाबादज़रान (UP) मिलते
  - शहर - DL, आग्रा, मधुरा, इक्षवा
  - उत्त्वा बाजुने = तोहस, कावनि, सोंगर
  - उत्त्वा बाजुने = गिरी, बाठगंगा, सिंदा, बेटवा तेजन - चंद्र
- उगम - लिंग घरति  
except चंद्र - झाझी (MP). बनास - आरक्षीया पाइन्हमेला.

## ⑧ शोण (शुवर्ण नदी)

- उगम - अमरकंटक
- लांबी - 784
- संगम - गंगेला गवर (पाठाना) थोड़े मिलते
- वैशिष्ट्य - हिंदा वालूचा पानात Gold Particles सापडतात म्हणून शुकरनदी
- उपनदी - रिहांद (गोविंद वलभमप्त Dam. MP & UP की Boundary).
- कोयल
- गंगेला अराह पट्ट्याच्या पाण्यमेस गिलते
- Ambala is located on the water divide bet<sup>n</sup> Indus & Ganga river.

## ⑨ रामगंगा

- लांबी - 696 km
- उगम - कुमाऊं हिमालय (UK), गढवाल जिल्हा, बैनितालज़रान
- गंगेला कर्वोज थोड़े मिळते

## ⑩ कोसी -

- Antecedent river
- लांबी - 730
- उगम - Trans himalaya, हिमनदीदून, मुख्यपृष्ठ - लोकोरी + आसन + तमूर कोरी = अप्तकोरी
- संगम - गंगेला विहारमध्ये शुर्णिया थोड़े मिलते
- कोसी प्रकाश - हनुमान बैरेज.

## ⑪ दामोदर

- Flows thro' rift valley & joins hoogli
- लांबी - 541 km
- कोंगालचो दुःखाकृ
- मुख्य उपनदी - बराकर.

### (f) गांडक / शालीगंगा

↓  
२ प्रवाह < कालीगंडक  
शिशुलगंगा

उगम - नेपाल हिमालय

विहारण - चैपारण जिल्हायातून बहते

गांडेला जोन्धुर (पूर्वी उपर्युक्त) बाटो

### (g) दाङरा -

उगम - माप्तचान्दू द्वारा दिमानदी

उपनदी - तिला, अनी, बेरी, शापी

गांडेला छाप्चा बाटे भेट्यायुक्ति शाईदेला मिन्हो

### \* शोरदा (गोरीगंगा- नेपाल)

- उगम - भिलम हिमनदी

- India-Nepal border र्र.

- काली द्वारा बोक मृदगात





### (III) ब्रह्मपुरा जदीप्रणाली -

ठिकाण → नाव  
तिवेट → चीनीपो

AR → दिल्ली

AS → ब्रह्मपुरा

China → शालू-टांगपो चिङ्गांग

Bangladesh → जमुना

मुख्य नाव - बुल्हान - बुधुर → बुडबुडांची नावी → संस्कृत → ब्रह्मपुरा.

उगम - केलास पर्वत मानस द्वीपोवर चेमा व चुंगडुरा या हिमजदीपूर्ण  
भारतात नामचा बासुदेव 2 भाग, दिल्ली

दिल्ली → हिला दिल्ली व लोहित-गिरुण  
ब्रह्मपुरा वात.

- भारतात प्रवेश सदीया (AR) अलंक करता.
- लांबी - 2960 km (885)

उपनिषदा - ① सुष्वनसिरी ② धरेली ③ मानस ④ वैपावती ⑤ लाटभाँगा ⑥ अँकोच  
⑦ दिल्ली ⑧ दिखू ⑨ धनसिरी ⑩ कोपिली ⑪ कंसंगे ⑫ निष्टा.



# द्वीपकल्प पठारावरून पुर्वकडील वाहता-या नव्या -

नदी-लांबी, क्षेत्रफळ	उगम, संगम, राज्ये	महत्वाचा उपनद्या
सुवर्णरिखा लांबी - 395 km क्षेत्रफळ - 19296 km <sup>2</sup>	शींची पठार (600m), झारखंड, OR, WB. संगम - बंगालचा उ. सा.	काँची करफरी
ब्राह्मोदी $l = 800$ $A = 39,033$	उगम - शींची पठारावरील नागरी खेड्याज झारखंड, ओडिशा संगम - पाराव्दीप बंदराव्या वर महानदी गिरभूजाच्या फाट्यास	कुश, साढ्यांड, तिकरा, वेसली
महानदी $l = 858$ $A = 1,41,589$	उगम - रायपुर जि. खिठवाजवळ (दैडकारव्य - 442 m) छत्तीसगढ, OR गिरभूज प्रदेश - बं. उ. सा. → OR तील सर्वत नोंदी नदी → छत्तीसगढ पठार.	झावा - इब, मैड, हसदे व शेवजाथ उजवा - ओंग, जोळ व तेल.
शोदावरी $l = 1465$ $A = 3,12,812$	उगम - अंबकेश्वर, नाशिक महाराष्ट्र, तोलंगां, AP.	झावा - कादवा, शिवाणी, दुधाना, पुणी प्राणाहिता, ईंद्रावती, शबरी. उगवा - प्रवरा, मुळा, सिंदफाणा, गांगारा, गानेर, किंबरसाडी
कृष्णा $l = 1400$ $A = 2,58,948$	महाबलेश्वर MH, KA, AP गिरभूज प्रदेश - तीन कोटे	कोयना, श्रीमा (ईंद्रायणी, मुळा-गळा, नीश, धोड) वाराणा, घोरळा, फळांगा, घटप्रभा, मलप्रभा, तुँगभद्रा, विंडी, मुरी, पालेल, मुळेश्वर, काळेश्वर, शुक्रविती, हेंगी, हेमावती, शिरसा, कांविली, कल्वनी - KA. TN - भवाणी, नोभिल, अमरावती.
कावेरी $l = 805$ $A = 87,900$	तळ कावेरी, कूर्णचित्त्वात ब्रह्मगिरी KA, TN, KE. गि - श्रीरंगम + शिवसमुद्राचा पुढे बे.	जेमग्ननगाली, चिंगावती, कुंडोळ, पाळगंगी.
पेण्डोळ $l = 597$ $A = 55,213$ .	कोलार जि. नंदीदुर्ग (KA)	पश्चिमवाहिनी सवति मोठी खनदीहून वाढते.
नमदी $l = 1312$ , $A \approx 98,795$	अमरकंटक (MH, GJ, MP) अरबी समुद्रास भरुचजवळ खंबायतचे झाक्यात	उजवा - हिरण, वरना, कोलार झावा - बुळेनर, बंजार, शेर, शक्कर उगवा - पुणी, बेतुल, पातकी, गांगाल, देशहंज, बोकांद. उगवा - वाघर, गिरणा, साबर, हथमती, देदी, वाकुल, हराव मेशवा, वलरक.
तापी $l = 724$ , $A = 65,150$	RJ, अस्त्रवी संग, गोवाड टेकडा. संगम - खंबायतचे झाक्यात. MP बेतुल जिल्हा मुलताई	सोम, अनास, पनाम
सोबरमती $l = 320$ , $A = 21,895$	RJ अस्त्रवी संग, गोवाड टेकडा	शरसुनी.
मही $l = 533$ $A = 34481$	विह्वा पर्वत (MP, RJ, GJ)	
मुनी $l = 482$	RJ अजमेश्वरा उत्तरेण संगम - काटडाचा राणाच्या दमदलीचा	

\* भारतातील सर्वति मोठे नदी खोरे -

- (① गंगा ② गोदावरी ③ कृष्णा ④ महानदी ⑤ नमदी ⑥ कावेरी ⑦ तापी  
(ब्रह्मपुर्णे खोरे गंगेह्ना मोठे आहे पण ते भारतात नाही)

MH सर्वति मोठे खोरे -

गोदावरी (५१% क्षेत्र व्यापले)

भीमा X 3

कृष्णा X 5

तापी - पुणी X 5

नमदी

\* लांबीनुसार MH तील नद्या -

① गोदावरी (६६४)

② पैनगंगा (५९५)

③ वदा (४५५)

④ भीमा (४५१)

⑤ पैनगंगा (२९५)

⑥ कृष्णा (२८२)

⑦ तापी (२०८)

⑧ नमदी (५४)

\* भारतातील लांब नद्या -

① गंगा (२५२५)

② गोदावरी (१४६५)

③ कृष्णा (१००)

④ यमुना (३७६)

⑤ नमदी (३१२)

⑥ सतलज (१०५०)

\* ① ब्रह्मपुर्णा ② सिंधु नद्या नद्या भारतातून जातात पण यांची  
(२१०) (२४४०) भारतात लांबी कमी आहे.

\* सर्वति लांब नदी विचारल्यास ब्रह्मपुर्णा / सिंधु.

नदी	राज्ये
गंगा	UK, UP, BH, JH, WB
ब्रह्मपुर्णा	AR, AS
सिंधु	J&K
नमदी	MP, MH, GJ
तापी	MP, MH, GJ
गोदावरी	MH, TS, AP
कृष्णा	MH, KA, TS, AP
कावेरी	PAH, KA, KE, TN
महानदी	CH, OR
भीमी	MP, RJ, GJ
सावरमती, लुणी	RJ, GJ

नदीचे संगम	ठिकाण
प्रवरा + मुळा	नेवासा
गोदावरी + प्राणहिता	सिरोत्ता (गडचिरोली)
तापी + पूर्णा	चांगदेव (जळगाव)
कृष्णा + वेणा	माहुली
तापी + पांशुरा	मुडावट (धुळे)
कृष्णा + पैचंगंगा	नरसोलानी वाडी
कृष्णा + कोयना	कराढ
कृष्णा + घोडळा	ब्रह्मनाड (सोऱ्गली)
तापी + गोमती	प्रकाशा (नैदूरबां) - प्रतीकाशी.
गोदावरी + प्रवरा	टोके

ध्वनिले	नदी	शहर / ज़िल्हा
गिरसप्पा / जोग	शशवती / शश्यू	KA (289m)
शिवसमुद्र	कावेरी	KA
दुधासागर	मँदोवी	GA
केवती	महाना	MP
राकिलपुऱ	गाईघाट	BH
वावाही	बिहाड	KAMP
गोकाल	दाटप्रभा	KA
चुलिया	चबल	MP
सौताडा	विंचरणा (वीना उच्चारी)	वीड
रँदा	प्रवरा	आ. नगर
मिंगमाळा	वेणा	आतारा (ठोरोदार)
वसुदेवरा	अलकनंदा	UK
सहस्राकुऱ	चैनगंगा	थवतमाळ (उमरेकें)
Hundru	सुवन्दिखा	JH.
योना	नमदी	MP
धुवाधार	नमदी	MP
पायकारा	नमदी	TN
चिंकट	इङ्द्रावती	TN (Bastar)
(मारताचा नायगारा)		

\* उत्तर भारतीय राजेवर -

राज्य	सरोकरे
UK	बैनिताल, श्रीमताल, थातसाल, रामकुंड, कुनाताल, मालवाताल, नौकुचियाताल
JK	कुलर, दाल, सुरजताल, पौंग गांग त्यो.
HP	तंप्रताल, खोजीहर, नाको, रेणुका
SK	अनोपलरी, लांगमो
उ. भारत	लोकरकु सरोकर (तरंगते रा.) रामसार अंकेतानुसार आंतरराष्ट्रीय पारग्रहण प्रदेश
RJ	देलर सरोकर, युधकुर रारोकर, साँबर

\* दक्षिण भारतीय

- (१) ओडिशा - चिल्का सरोकर (२) AP - पुणिकत (३) TN - कलिनेली (४) KE = अष्टमुडी, सख्तम कोटा (५) केंवनाड़







४५

# - मार्ग ठेवामान -

\* मोसमीचे खलूप -

(A) मोसमीचे आगमन व वाच्याचाल -

(i) ITCZ (Intertropical convergence zone) उत्तरकडे सरकतो.

- ① हिंदी महासागराचे उत्तरकडील भूप्रदेश तापतो व त्यामुळे वाच्याचा आगात कभी दावाचे केंद्र तयार होते व हिंदी महासागराच्या दृश्यागात हेचा दाब जास्त असतो.

② आणेम झापारी वरे विषुववृत्त ओलंडुन ने मोसमी वरे मृदून वाहतात.

(b) वाच्याचा आगातील कभी दावाचे केंद्र  $\leftarrow$  गाते  $\rightarrow$ , ITCZ

(c) पश्चिम जेट रुद्रीमध्या निर्भयानांतरे  $\downarrow$   $\rightarrow$  ITCZ + पूर्वी जेट रुद्रीमध्ये आगमन  
ITCZ उत्तरकडे सरकतो.

(d) मोसमी निर्मितीची संकल्पना -

उल्लळ्यात - तिकोर व ठिमालय लापतो



यापासून पूर्वी जेट रुद्रीमध्यी निर्मिती



उंचावऱ्या प्रदेशातील उष्णातोचे उत्थाजन

व तपांबराच्या मध्य आगात



$\rightarrow$  धडात दासांडात या काच्याच्या दिशेले.

$\swarrow \searrow$  उंच अमीपासून विसरुद्ध दिशेला.



मुख्य हेचे 2 प्रवाह निर्भयी होतात

विषुववृत्ताकडे

धुनाकडे

भुपृष्ठानवर विसू.

हा प्रवाह मध्य आशियात

ओलंडतो

प. जेट रुद्रीम मृदून खिर होतो.

$\downarrow$

पहिला प्रवाह भारतावर

पूर्वी जेट रुद्रीम मृदून खिर होतो.

(B) पठिंघामप्रणाली व मोसमीच्या पठिंघाचे वितरा -

① आंत्री काम व शुल्क काल -

- मोसमीचा पाऊस काढीच सातलाने पडत नाही
- आंत्री काळापांढे पाठ शुल्क काळ थेतो.

चॅंगालच्या उपस्थितीत निमिंगि → Tropical cyclone → भारतातील मौसमी पदेवारा ५३८२  
उत्तोकटीबंधीय आवर्त

नौकरद्द्वय मौसमी वारे अरबी समुद्र → भारताच्या पश्चिम किनारपटीला पाऊस  
पश्चिम धारामुळे पडावारा हा पाऊस प्रतिरोध प्रभियाता

### \* मौसमी द्रोही / Monsoon trough -

→ ITCZ च्या स्थानावर आवलंगिचा खार अवलंबून घालाऱ्या भारतीय मौसमी विज्ञानात मौसमी द्रोही.

### ③ माल्युनमधील ट्रॅक

→ नै. माल्युनाच्या काळात पावसात शोड पडतो.

→ हा ट्रॅक १/२ किंवा आधिकृत ३४व्हो असतो.

→ शोड पडव्याची कारणे -

→ Tropical cyclone (उत्तोकटीबंधीय आवर्त) वारंवार निमिंगि न होणे.

→ मौसमी द्रोहीच्या स्थानामुळे उ.भारतात हा पाऊस पडत नाही.

→ वारे शर्गांनी वाहत असतील तर.

→ तापमानाच्या विरटीतलेमुळे

### ④ माल्युनचे निमिंगे -

→ Sept मध्ये माल्युनचे निमिंगे वाढाऱ्या भागातून

→ द्विपक्षत्पात्र्या दर्शिण झागातून (मध्य और्कोरिला)

→ वारे वाहताना बाष्प गोळा करतात. व ई. माल्युन वारे महाराष्ट्र ता. किनारपटीला पाऊस देतात.

### \* नौकरद्द्वय माल्युन

राज्य / city	आगमन	राज्य / city	आगमन
KE	1 June	RJ / PB	15 Sept.
Kolkata	1 June	UP / MP / MH	1 Oct.
Mumbai	10 June	KA / TE	15 Oct
HP / GT / VP	15 June	KE / South KA / AP	15 Nov
Ind सर्वज	15 July पर्यंत.	TN	1 Dec
		SL	1 Jan.

→ एका पावसाचे की  $\Rightarrow 85\%$  पाऊस हे माल्युन वार्षेन पडतो.

→ डारवी समुद्रातील वायाची रक्क शाळा उत्तरेकडे कृष्ण, लौटास्थ व प. R.J. जाते की ज्याठिकाळी कगी दाखला प्रदेश असतो, तरीही ज्याठिकाळी आतिशय कमी पाऊस पडतो ?

कांडण → - कृष्णमध्ये वारे ओऱवज्यासाठी डॉगर नाही.

- अखली पवित्री दिशा वायाचा समांतर नाही.

- थाचप्रमाणे पुढे उत्तरेकडे उच्चा व कोरडी हवा असते.

- मोसमी वायाबोवर डासलेल्या वाष्पयुक्त छोने काही प्रमाणात तो प्रदेश ओलांडवाचा प्रदान केला तरी उच्चा व कोरडी हवा वाष्प शोषून दोत व प्रतिरोध पडव्यामुळे पाऊस पडव्याची आशा माझेन्हो.

→ बंगालच्या उपसागरामुळे न्या मोसमी शाळेमुळे → पूर्व-पश्चिम दिशाने असलेल्या खाली टेकड्यांच्या

खोलद्यांत दाढिणोकडून आल शिरते माणि द. उतारवर भासलेल्या चेरापुऱ्या / मौखीनरामाला वाष्पयुक्त वारे सरक घडकतात.

चेरापुऱ्या  $\Rightarrow 10870 \text{ mm}$

मौखीनराम  $\Rightarrow 11410 \text{ mm}$

#### \* वाष्पकृ पडव्याचे विवरण =

- जातिपडव्याचा प्रदेश - 200 cm पेक्षा जास्त.

① पश्चिम किनारपट्टी / प. धाट.

② इ. भारत.

- जास्त पडव्याचा प्रदेश (100-200 cm)

① यम्भू टेकड्या, UK, UP, BH, WB, OR, MP, CH, पूर्व MH,  
North AP, AS दरी, MN, TR

- मध्यम पडव्याचा प्रदेश (60-100 cm)

काश्मीर दरी, South UP, East RJ, MP, East GJ, म. पठार, कनाटिक पठार,  
AP & TN.

- कमी पडव्याचा प्रदेश (40-60cm) / निम्न शुष्क प्रदेश.

→ KJ & K मधील - देवसाई पवित्र, जारकर रांग.

→ PB, HR, मध्य RJ, West GJ, West MH पृष्ठ, KA, South East AP.

- अत्यंत कमी पडव्याचा (40 cm पेक्षा कमी)

→ J & K - साईकर पवित्रींचा उत्तर भाग.

→ GJ - कर्कट्या West भाग.

→ RJ → West भाग.

## - घुर (Flood) -

- माझतामधील पूर प्रवण क्षेत्रे -

A) गंगा नदीप्राणाली प्रदेश -

① UP - रावी, किंचि शारदा, दागरा, गाँडक

② BH - बडी गाँडक, लागमती, कमला, कोसी.

UP & BH सर्वांत जास्त पूर प्रवण क्षेत्र (Flood Prone Area) from Ind.

1/3<sup>rd</sup> of total Flood Prone Area.

40 million Hectares of land are flood prone in India.

③ WB - महाबिली, भागीरथी, चंगल व दामोदर.

पूर्ण भारताच्या 1/8<sup>th</sup> क्षेत्र पूर प्रवण.

(B) ब्रह्मपुत्रा नदीप्राणाली क्षेत्र -

→ जास्त पाऊऱ्य, भूकंपाचे धरके.

① आसाम दरी, घुबरी, गुवाहाटी, दिल्ली, तेजपुर इ.

② माजुली बेट.

③ आसाम मधील ५५% भूप्रदेश पूर प्रवण.

(C) वायाचा नदीप्राणाली क्षेत्र -

→ जलनिरसारण.

① पंजाब - लुधियाणा व पतियाळा

② हरियाणा -

(D) महाराष्ट्र आणि द्विपक्षीय पठारी प्रदेश.

→ AP, KA, TN, OR, JH, CH, MH, GJ & MP.

आपेक्षात पुराती कारखी गंभीर खिती आसत नाही.

① AP - गोदावरी & Krishna नद्यांच्या तीव्रतक्षणातील जलनिरसारण समाया

② OR - महानदी, ब्राह्मणी & वेतरणी यांच्या लमान गिरुज प्रदेशात पुराचे पाती परारते.

③ KG = लहान नद्यांना पूर.

Malpa landslide (UK) = 11 & 17 Aug 1998

Dist = Pittorgarh, कालीदरी, Higher Kumaon Himalaya.

Died = 221

मृतत्वाची व्यक्ती - भारतीय Dancer - Pootima bedi;

Disaster Management Bill - 2005



## \* World Climate & Climate change.

- Koeppen's scheme of classification of climate.

He recognised 5 major groups of climate.

4 Temp

1 Precipitation.

- Capital letters -

A, B, C, D & E = Humid climates.

B = Dry climate.

F → no dry season

m → monsoon climate

w → winter dry season.

s → summer dry season

a, b, c, d → degree of severity of temp

S → Steppe or semi-arid

W → Desert.

### KOEPPEN'S.

Group	Characteristics.
A - Tropical	Avg. temp of coldest month is $18^{\circ}\text{C}$ or higher.
B - Dry climate	Potential evaporation exceeds precipitation.
C - Warm temp.	The avg. temp. of coldest month of the (mid-latitude) climate years is higher than $(-3^{\circ}\text{C})$ but below $18^{\circ}\text{C}$
D - Cold snow forest	The avg. temp of coldest month is $(-3^{\circ}\text{C})$ / below.
E - cold climate.	Avg temp for all months is below $10^{\circ}\text{C}$ .
H - high land	Cold due to elevation.

## Climatic types Acan to Koeppen.

Group	Type	Letter code	Characteristics	Area
A - Tropical Humid	Tropical wet	A F	No dry season	Island of West Indies, Equator, Amazon Basin in S. America Equitorial Africa.
	Tropical Monsoon	A M	Monsoonal short dry season	→ Indian Sub continent, NE part of S. America & N. Australia.
	Tropical Wet & dry	A W	Winter dry season	→ N & S Amazon forest in Brazil, Bolivia, Paraguay is S. America Sudan & South of Central Africa.
B - Dry climate.	Subtropical steppe	B SH	Low latitude semi arid / dry	→ The highest shade temp of 58°C was recorded at Al Aziziyah, Libya on 13 Sept 1922.
	Subtropical desert	B WH	Low latitude arid / dry.	
	Mid latitude steppe	B SK	Mid latitude semi arid / dry.	
	Mid latitude desert	B WK	Mid latitude arid / dry.	
C - Warm temp mid climate.	Humid subtropical.	C FA (Cfa)	No dry season, warm summer	→ N. Indian plains, S. China, USA, S & E China, S. Japan, Argentina.
	Mediterranean	C S	Dry hot summer.	→ Mediterranean sea, central California, central Chile, Australia coast.
	Marine west coast	C FB	No dry season, warm & cool summer.	→ N. Europe, West coast of N. America, N. California, S. Chile, Southern Australia & NZ.
D - cold snow forest climate.	Humid continental	D f	No dry season, severe winter	→ Pole & mid latitude stepped.
	Subarctic	D w	Winter dry & very severe	→ Northeast Asia.
E - polar climate.	Tundra Polar	E T	No true summer	→ Tundra region Greenland & Antarctica.
	Pice caps.	E F	Perennial ice	→ On the mountains.

## \* IMP.

कौपन शास्त्रज्ञाने आधिकारीय दस्तावेज़ों 5 महानोंवे प्रकार ओळखाले -

कॉफीकरण → Monthly values of temp & precipitation.

### ① Tropical climate -

Mean monthly temp throughout the year is over  $18^{\circ}\text{C}$ .

### ② Dry climate -

पावसाचे ग्रमांतर (तापगाळात्या) प्रमाणांचेहा खूप कमी, त्यामुळे शुद्ध.

dryness less = semi arid (सेमी अर्डिसिक विगत शुद्ध)

dryness more = arid (अर्डिसिक)

### ③ Warm temp climate -

Mean temp of coldest month is bet<sup>n</sup> ( $18^{\circ}\text{C}$  to  $-3^{\circ}\text{C}$ ).

### ④ Cool temp climate -

Mean temp of warmest month =  $10^{\circ}\text{C}$

Coldest month under  $-3^{\circ}\text{C}$

### ⑤ Ice climate -

Mean temp of warmest month is under  $10^{\circ}\text{C}$ .

\* Climate regions of India Accn to Koppen's scheme (8 regions).

	Type of climate.	Area of Annual rainfall.
AMw	Monsoon with short dry season in winter	West & coast of India & S. coast of Mumbai (300cm)
As	Monsoon with dry summer in high sun period.	Coromandal coast of TN & AP (75-100cm)
Aw	Tropical Savannah	Peninsular Plateau, S. Tropic of cancer (75cm)
BShw	Semi arid steppe climate	N.W. Or.J., W.RJ, & PB (12-25cm)
BWhw	Hot desert type.	W.RJ (less than 12cm)
CWg	Monsoon type with dry winter	Ganga plain, E.RJ, N. MP, NE Ind.
DFC	Cold humid winter with short summer	AR, SK, some parts of AS (200 cm)

A, C, D & E - Delineate Humid climates.

B - dry climates.

F = no dry season (sufficient precipitation)

M = monsoon climate (short dry season)

W = winter dry season

S = summer dry season

G = Gangetic plain.

H = (hot & dry) avg. annual temp under  $18^{\circ}\text{C}$ .

S = semi-arid or steppe

W = arid or desert.


T = Tundra.

F = Ice cap

C = less than 4 months with min temp over  $10^{\circ}\text{C}$  or cool summer  
avg temp of warmest month under  $22^{\circ}\text{C}$ .

Prediction -

At the end of 200 → Global temp will increase by  $2^{\circ}\text{C}$   
→ Sea level will rise 48 cm.



\* थोर्नथवाईटे यांचे हवामान क्रमिकरण -

(Thornthwaite's classification of Ind. climate).

(A) Precipitation Effectiveness =  $\frac{\text{Total monthly ppt}}{\text{Vapour.}}$   
 $P/E \text{ ratio}$

वृष्टी परिणामका रुक्त | गुणोत्तर =  $\frac{\text{एकूण मासिक वृष्टी}}{\text{बाष्णीशावज}}$

(B) Precipitation Effectiveness Index = Sum of 12 monthly P/E ratios.

r = Rainfall adequate in all seasons

s = Rainfall deficit in summer

w = Rainfall deficit in winter

d = Rainfall deficit in all seasons

w' = Rainfall in winter season (Adequate)

थोर्नथवाईटे यांची औषधिकृत समतेवर (Thermal efficiency) आधारित 6 तापमान प्रकारांना मालवता दिली.

थोर्नथवाईटे यांची जीवातिकृत हवामान क्रमिकरणात कठत 32 हवामान प्रकारांना मालवता दिली. याचेकी बाबतात 12 हवामान प्रकार आडवाणात.

आसृती प्रांत Humidity Province	पैशिष्यापूर्वक वनस्पती Characteristic vegetation	निर्देशांक P/E Index	तापमान प्रांत Temp. Province	निर्देशांक (T/E Index)
A (Wet / ओला)	Rainforest (वर्षाशिळ)	12.8 >	A' Tropical - 3501 कॅमी	12.8
B (Humid / आद्री)	वन / Forest	64 - 12.7	B' Mesothermal मध्य - औषधिकृत	64 - 12.7
C (Subhumid / उपआद्री)	बाबतात / Grassland	32 - 6.3	C' Microthermal सूक्ष्म औषधिकृत	32 - 6.3
D (Semi arid) उपशूष्क	Steppe / रस्ती	16 - 3.1	D' तांगा / Taiga	16 - 3.1
E (Arid / शूष्क)	बाबतात / desert	0 - 1.5	E' Tundra F' - उंगातुषार / Frost	0 - 1.5

## Classification of Indian climate according to Thornthwaite.

- ① AA'w → Tropical wet rainforest having rainfall in all seasons.  
→ Area - West coast, TR, MZ [ $\therefore P/E + T/E = 128$  more]
- ② BA'w → Tropical humid forest having rainfall deficit in winter.  
→ Area [पश्चिमी उत्तरांतर रेखा & WB] [ $T/E = 64-127$  &  $P/E = 128$ ]
- ③ BB'w → Mesothermal humid forest having rainfall deficit in winter.  
Area - AS, ME, MZ, Ha ( $P/E = 64$ ,  $T/E = 127$ )
- ④ CA'w → Tropical sub-humid grassland having rainfall deficit in winter.  
Area = द्विपद्मीय पठार, गोदा मैदानाचा वाष्णवीय भाग.  
 $P/E = 32-63$  &  $T/E = 128$  प्रत्येक वर्ष
- ⑤ CA'w' → Tropical sub-humid grassland having adequate rainfall in winter.  
Area = TN - दोन वर्षांत असावा & AP यांत काढी भाग.  
CA'w' प्रमाणेच असेहो घरी हे द्विपद्मीय पक्षस पडती.
- ⑥ CB'w → Mesothermal subhumid grassland having rainfall deficit in winter  
 $P/E = 32-63$  &  $T/E = 64-127$
- ⑦ BA'w → Tropical sub-arid steppe having rainfall deficit in winter  
 $P/E = 16-31$  &  $T/E = 128$   
Area - छोटी भागांची RJ.
- ⑧ DB'w → Mesothermal semi arid steppe having rainfall deficit in all seasons ( $P/E = 16-31$ )  $T/E = 64-127$   
area - JK & K.
- ⑨ DB'w → Mesothermal semi arid steppe having rainfall deficit in winter.  
 $P/E = 16-31$  &  $T/E = 64-127$   
Area = west RT, S.W. HY.
- ⑩ D' - Taiga  
 $T/E = 16-31$   
Area = JK, HP, UK, SK, Ar, Pr.
- ⑪ E' - Tundra  
Area - Kashmir Himalaya.
- ⑫ EA'd - Tropical arid desert having rainfall deficit in all seasons.  
 $P/E = 16-वर्षा घाटी$   $T/E = 128$  प्रत्येक वर्ष
- Area - W, RJ, श्री लंका

## \* Trwantha's classification of Indian Climate -

कोणते जंचे व्हामान करीकरण सोपे & काढी प्रमाणात बळ केले.  
व्हालील ६ प्रमुख विभागांना जागतिक शतावर माऱ्यात.

- A - Tropical rainy climate
- B - Dry climate
- C - Humid mesothermal climate.
- D - Humid microthermal
- E - Polar climate.
- F - Undifferentiated highlands.

वरील ६ पैकी ४ भारतात आढळतात.

(A, B, C, D + E अविद्या)

A - उषा कठिंबंदीय वातावरण (Temp not less than  $18^{\circ}\text{C}$ )

ⓐ Am - Tropical rainy climate

area - Western ghats, TR, AS.

Rainfall = 250 cm, temp =  $27^{\circ}\text{C}$

ⓑ Aw - Tropical savannah climate.

area - दिल्लीय पठार & MR चा इशार्य भाग.

R.F = 100 cm T =  $27^{\circ}\text{C}$

B - शुष्क व्हामान असुन वाषिक पर्याय 100cm पेट्टा करा.

ⓒ Bs<sub>sh</sub> - ~~sub~~-Tropical steppe climate.

area - GJ, E-RJ, S-HY.

T =  $27^{\circ}\text{C}$

ⓓ B<sub>sh</sub> = Sub-Tropical steppe climate.

area - GJ, E-RJ, S-HY.

R = 50-100 cm.

ⓔ B<sub>wh</sub> (Tropical dry climate)

A = ~~sub~~, WB

R = 12 cm T =  $48^{\circ}\text{C}$

C

ⓕ Caw (Humid sub-tropical climate)

A = PB to AS

temp =  $18^{\circ}\text{C}$  पेट्टा करा

R = 250 cm

ⓖ H = Mountain humid climate.

A = himalaya, J&F, HP, OK, SK, AR.

Temp =  $15-17^{\circ}\text{C}$

## \* Atmospheric circulation & weather system -

Vertical variation of pressure -

→ Std temp of press. at selected levels.


level	Pressure (mb)	Temp (°C)
sealevel	1013.25	15.2
1 km	898.76	8.7
5 km	540.48	-17.3
10 km	265.	-49.7

→ Vertical pressure gradient force is much large than that of the hz. press. gradient.  $V_{pg} > H_{pg}$

→ But it is generally balanced by a nearly equal & opposite grav. force.  
Hence we don't exp. strong upward wind.

## \* World distribution of sea level pressure.

- Near the equator the sea level pressure is low & the area is known as equatorial low.
- Factors affecting velocity & distribution of wind -
- The air in motion is wind.
- The hzt. wind near the earth surface respond to the combined effect of three forces



Press. System      Press cond' at centre.

Cyclone      Low

Anticyclone      High

Pattern of wind diren'

Northern Hem.      Southern Hem.

Anticlock

clock

clock

Anticlock .

## \* Clouds -

- minute water droplets or tiny crystals of ice formed by the condensation of water vapour in free air
- Acc<sup>n</sup> ht., expanse, density & transparency or opaqueness -  
Clouds are grouped under 4 types -  
① Cirrus ② Cumulus ③ Stratus ④ nimbus.

### ① Cirrus (सिरस) -

- Formed at high altitudes (8000-12000m)
- Thin & detached clouds having feathery appearance.
- white in colour
- shape - horse tail.

### ② Cumulus (कम्युलस) -

- Look like cotton wool, गोमा (flower)
- Formed at ht. of 2000-7000m
- ③ - Exist in patches & can be scattered here & there.  
- They have flat base

### ③ Stratus (स्ट्रेटस) -

- As their name implies, these layered clouds covering large portions of sky.
- Formed either to loss of heat or the mixing of air masses with diffn temp.


### ④ Nimbus (निम्बस)

- Black or dark grey
- Form at middle level or very near to the surface of earth.
- Extremely dense & opaque to the rays of sun.
- Sometimes, the clouds are so low that they seem to touch the ground.
- Shapeless masses of thick vapour.

→ Combination of these four basic types can give rise to following types of cloud -

- ① High cloud - Cirrus, cirrostratus, cirrocumulus
- ② Middle - Altostratus, altocumulus
- ③ Low - strato cumulus, nimbostratus

- clouds with extensive vertical development - Cumulus & Cumulonimbus  
स्वतं जल पाने

Types of rainfall   
Conventional - नियन्त्रित सश्वत  
Orographic - अग्रिमता  
Cyclonic - आग्रिमित उच्चपाता

### (a) Conventional Rainfall / बारिश / आमिसरो घटे -

- Air on being heated becomes light & rises up in conventional current.
- As it rises, it expands & loses heat. Hence condensation takes place.  
& cumulus clouds are formed.
- With thunder & lightning, heavy rainfall takes place but this does not last long.
- Such rain is common in summer or hotter part of the day.
- Very common in equatorial region & interior part of continents, particularly in northern hemisphere.

### (b) Orographic / प्रतिरोध - (जगात सवाल जात पाने वा प्रकार्या)

- When the sea air mass comes across the mountain, it is forced to ascend & as it rises it expands, the temp falls & moisture condensed.
- Chief characteristics of this sort of rain is that the windward slopes receive greater rainfall.
- After giving rain on the windward side, when these winds reach the other slope, they descend & their temp rises. Capacity to take moisture increase. Hence leeward slopes don't receive R.F.
- The area situated on the leeward slope gets less RF is known as rain-shadow zone / relief rain

### (c) Cyclonic rain - समरीलोषण पद्धतात जात प्रमाणात व उत्त पद्धतात करी

① ३६१०२१ वं. ३.८४. किनारालू भरपूर पाने.

② Europe वटा व मानात हिलाव्यात या प्रकार्या पाने वाले.

## ② गारा (Hail)

- dia = 5-10 cm
- उद्धिगामी ध्रुवाद - cumulonimbus द्वा तथा - सापमान गोठनाक्षेत्राती.
- तरीही उद्धिगामी ध्रुवाद वाहतात माझ ज्यावेळी अशा प्रवाहांचा वेग कमी होता तेव्हा गारा पडतात.
- थुवीचे व विषुववृत्तीय भासा सोडून जगात सर्वं गारा पडतात.


## ③ हिंग (Haze)

- येंद्र हेच्या प्रदेशात व पर्वतीय प्रदेशात.

## ④ द्रव (Dew)

- हिवाळ्यात रात्रीच्या बेळी झूपूळाकाळी हेची सापेला आटिला वाढते अ परिणामी द्रव निर्मिती
- रात्री झूपूळापासून असातें प उत्तरांजिल होत असते.

## \* Rain Bearing Systems & Rainfall distribution -



→ Intensity of rainfall over the west coast of India is related to 2 factors -

- ① The offshore meteorological conditions
- ② The position of equatorial jet stream along the eastern coast of Africa

## \* The Rhythm of season -

Cold Weather	Hot weather	Southwest monsoon	Refraiting monsoon
<ul style="list-style-type: none"> <li>- 3 जानूर्य शुक्रवार Dec 4 Jan सर्वति शुक्र गहिने</li> <li>- Mean daily temp - below <math>21^{\circ}\text{C}</math>.</li> <li>- 3 मासलात शुक्री जानूर्य असमयाती कारणे - PB, HY, RJ - सेमुद्रापान्तर दूर आहेत. हिमालयाच्युक्ते तिको गांड वारे व वर्षावधारी</li> <li>- Feb च्या नवें पास शुक्र वारे Caspian सेमुद्रावरून वाहतात &amp; दुर्क्रमेनिस्तान पायावून घुरे 3 मासलात दुक्के &amp; दूर देवाव.</li> <li>- Loo - Hot dry &amp; Oppressing wind in N. Ind.</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>द. शास्त्रावेष्टा तः शास्त्रात तोपमानाची तीव्रता जास्त असते.</li> <li>- उत्तीर्णे प. धारातील टेक्कशांचे तापगाळ <math>25^{\circ}\text{C}</math> पेढा कमी वाढते.</li> <li>- Famous Local storms in hot weather -             <ul style="list-style-type: none"> <li>① Mango shower - केरळ व कनाडक</li> <li>② Blossom shower - केरळ व कॉन्फिशाई</li> <li>③ Norwesters - AS &amp; WB There are dreaded eve. thunderstorms</li> <li>④ कालवेसाती - WB</li> </ul> </li> </ul>	<p>2 शास्त्रावेष्टा</p>	<ul style="list-style-type: none"> <li>- Oct - Nov.</li> <li>- Clear sky &amp; rise in temp p.</li> <li>- Land is moist.</li> <li>- October heat</li> <li>- Dry weather in N.I</li> <li>- मार्गी पू. हिमालय मार्गी पू. पांडुरंग</li> <li>- पावसाची महिने</li> </ul>

## Traditional Indian Season -

Season	Months	Eng months.
वसंत	दीप - वैशाख	Mar - Apr.
ग्रीष्म	ज्येष्ठ - आषाढ	May - Jun
वर्ष	शावत - माह	Jul - Aug.
शरद	आश्विन - कार्तिक	Sept - Oct.
हेमंत	मौर्य - पौष	Nov - Dec.
शिशीर	माघ - मार्गी	Jan - Feb

→ मासलात सरासरी 125 cm पांडुस वर्षाते.

Variability of rain.

$$\text{Coefficient of R.F} = C.V = \frac{\text{std Deviation}}{\text{Mean}} \times 100$$

Var. less than 25% = Western coasts & ghats, n.e. peninsula, E. plain of ganga, NE Ind., U.K, J&K & H.P.

over 50% = W.RJ, North part & J&K, interior part of deccan plateau.

25 - 50% = Remaining Ind.

## \* Water (oceans)

Reservoir	Volum (million km <sup>3</sup> )	% of total
Oceans	1370	97.25%
Ice caps & glaciers	29	2.05%
Ground water	9.5	0.68%
Lakes	0.125	0.01
Soil moisture	0.065	0.005
Atmosphere	0.013	0.001
stream & rivers	0.0017	0.0001
Biosphere	0.0006	0.00004

- About nearly 59% of the water that fall on land returns to the atmosphere thro' evaporation from over the ocean & other places.
- Major portion of the ocean floor is found bet<sup>n</sup> 3-6 km below sea level
- The avg. temp. of surface water of ocean is about 27°C & it gradually decreases from the equator towards the poles.
- The rate of decrease of temp. with increasing latitude is generally 0.5°C per latitude
- The oceans in the northern hemisphere record relatively higher temp than in southern hemisphere.
- The highest temp is not recorded at the equator but slightly towards North of it.
- Avg annual temp Northern Hem - 19°C  
Southern - 16°C
- This is due to unequal distribution of land & water in N & S Hem.
- Max temp of the ocean is always at their surfaces because they directly receive heat from sun & heat is transmitted to lower section by convection.

## \* Movements of ocean water -


### → Waves -

- When depth of water is less than 1/2 the wavelength of wave, the wave breaks.
- The actual motion of water beneath the wave is circular.

Characteristics of wave -

(a) Crest & trough -

- highest & lowest part of wave.



(b) Wave amplitude -

- $1/2$  of the wave height.

(c) Wave period - Time interval b/w two successive wave crest / trough.

\* Tides of Bay of Fundy, Canada -

- Highest tides in world occur in Bay of Fundy in Nova Scotia, Canada.
- Tidal Bulge = 15-16 km.
- Because there are two low tides & two high tides every day.

\* Tides are used to generate electricity in Canada, France, Russia & China

- 3 MW tidal power project  $\Rightarrow$  Purnaduar, Sunderbans (WB)

\* Types of tides -

Based on freq

Semi diurnal	diurnal	Mixed.
- most common	- only 1 high & low tide everyday.	- Variation in ht.
- high & low tides everyday	- high & low tides approx. same ht.	- West coast of N. America & many islands of Pacific.
- High & low tides of approx. same ht.	- high & low tides approx. same ht.	

Based on sun, moon, earth position.

Spring tide

- 3 are in straight line
- Ht. of tide will be higher.
- twice month

full moon new moon

Neap tide.

- 7 days interval b/w Spring & neap tide
- Sun & moon L
- Moon's attn is 2 times more strong than Sun.
- once in month

⇒ Neap tide

- when moon's orbit is closest to earth usually high & low tides occur,
- Two weeks later when the moon is farthest from each apogee.

## \* Ocean currents -

- like river flows in oceans.

2 types of forces

↓  
Prim forces that initiate movement of water  
↓

↓  
Sec. forces that influence current flow

- ① Heating by solar energy
- ② wind
- ③ Gravity
- ④ Coriolis force.

- Heating by solar energy causes water to expand.
- ∵ near the equator the ocean water is about 8cm higher in middle latitude
- Gyres = large accumulation of water of the flow around them.

### Types of ocean currents

#### Based on depth

- Surface
- about 10% of all the water in ocean
- upper 400m of ocean

#### deep water

- about 90% of total ocean

H<sub>2</sub>O

#### Based on temp

##### cold

- bring cold water in warm areas.
- low & middle latitudes, east coast in higher latitudes

##### warm

- If bring warm water in cold area
- fast coast, high altitudes.

## \* Coasts -

→ Nehru Trophy Vallamkali (Boatrace) = first race in KE.

→ Eastern coastal plain is broader than western coastal plain.

Ex: of emergent coast.

## \* Islands / Islets -

→ Bay of Bengal includes 572 groups of island.

→ Two principal groups of Island.

↓  
Retchie's archipelago      Labyrinth Island.

→ Peaks in Andaman & Nicobar.

- ① Saddle (North Andaman) = 738m
- ③ Mt. Diavolo (Middle And.) = 515m

- ② Mt. Thuller (S. Nicobar) = 642m
- ④ Mt. Koyab (S. And.) = 460m

## \* Climate \*

### Mech. of weather in winter season.

- High pressure develops in North of Himalaya.
- Sun shifts southwards
- ITCZ shifts southwards ( $20^{\circ}S - 25^{\circ}N$ )
- An westerly jet stream flows over central Asia & Tibet along altitude 9-13km from West - East → Tibet highlands
- pressure = 200-300 mb.

### Mech. of weather in summer season,

- High press. dev. South of Ind. & near to Ind. ocean.
- Sun shifts northwards.
- Northwards ( $20^{\circ}N - 25^{\circ}N$ )
- An easterly jet stream flows over Southern India (Peninsula) max speed 90 km/hr.
- Flows in Aug =  $15^{\circ}N$ , Sept =  $22^{\circ}N$  latitude.
- The easterlies normally do not extend to north of  $30^{\circ}N$  latitude in the upper atmosphere.
- Easterly Jet stream & Tropical cyclone
- It steers tropical depression in Ind.
- It plays imp. role in the distribution of monsoon rainfall over Ind. subcontinent

### → Western cyclonic disturbance & Tropical Cyclone -

- Enter Indian subcontinent from west & northwest during winter months.
- W. cyclonic dist. originates over Mediterranean sea & are brought to Ind. by westerly jet stream.
- An increase in the prevailing night temp generally indicates an advance in the arrival of these cyclones. disturbances.

### ⇒ Tropical cyclones -

- Originates over the Bay of Bengal & Indian Ocean.
- Very high wind velo. & heavy rainfall & hit TN, OR & AP.
- Most of these cyclones are very destructive due to high wind velocity & torrential rain that accompanies it.

## India - Size & Location -

Do you know ?

- The southernmost point of Indian Onion is - Indira point.
- \* got submerged under sea water in 2004 during Tsunami.
- Since the opening of Suez canal in 1869, India's distance from Europe has been reduced by 7000 km.
- Most volcanoes & earthquakes in the world are located at plate margins, but some do occur within the plates.

## \* Gondwanaland -

- It is southern part of ancient super continent Pangea with angular land in northern part.
- Oldest landmass was a part of gondwanaland.

## \* Drainage -

Types of drainage patterns -

- (a) Dendritic (b) Trellis (c) Rectangular (d) Radial.

## \* Climate -

Climatic control -

- (1) Latitude (2) Altitude (3) Pressure & wind system (4) Distance from sea.  
 (5) Ocean currents (6) Relief features.

### (1) Latitude -

- Due to the curvatures of the earth, the amount of solar energy received varies according to latitude.
- For ex. Agra & Darjiling are located on the same latitude but temp in Jan in Agra is 16°C whereas it is only 4°C in Darjiling.

### (2) Altitude -

- As one goes from the surface of earth to higher altitudes the atm becomes less dense & temp decreases.
- Temp decreases with ht.
- Due to thin air, places in the mountains are cooler than places on plains.

#### ④ Pressure of wind -

Depend on latitude & altitude of places.

#### ⑤ Distance from the sea -

- Increases, its moderating influence decreases & the people exp. extreme weather cond'.
- This cond' is known as continentality.

#### ⑥ Ocean currents -

- Ocean currents along with onshore wind affect the climate of the coastal areas.

- For ex.

Any coastal area with warm or cold currents flowing past it, will be warmed or cooled if the winds are onshore.

### \* Factors affecting India's climate -

#### ① Latitude -

- India's climate has characteristics of tropical as well as subtropical climate.
- We cannot say that temp. in same latitude places will be same & vary according to height of the place.

#### ② Altitude -

- Mountains to the north - avg ht = 6000m
- Vast coastal area max. elevation = 30m
- Himalaya prevent the cold winds from central Asia from entering the subcontinent.
- That's why subcontinent experiences comparatively <sup>mild</sup> winters as compared to central asia.

⇒ The variations in the atm. press. closer to the surface of the earth have no role to play in making of upper air circulation.

#### ③ Pressure of wind -

- Upper air circulation caused by factors controlling global weather & inflow.
- Western cyclonic disturbances & tropical cyclones.
- Inflow of western cyclones generally known as disturbance during the winter season & tropical depression during south-west monsoon period into India, creating weather cond' favorable to Ind.
- India lies in the region of north easterly winds.

North easterly winds originates from the subtropical high pressure belt of the northern hemisphere



They blow south, get deflected to right due to coriolis force & move on towards the equitorial low pressure area.



Generally these winds carry very little moisture as they originate & blow over land.



They bring little or no rain



So, India should have been arid land, but it is not so because of pressure & wind cond' over India.

During winter → जास्त दूरता पृष्ठी → Himalaya - स्वा उत्तरेभा.

During summer → कमी दूरता पृष्ठी → आशियाता शुद्ध मार्गात.

मार्गात गोप्तव्य गोप्तव्य वाचामुके पाइस बढ़ते.



The upper air circulation in this region is dominated by a westerly flow an important component of this flow is jet stream.

Jet Stream → Located approx.  $27-30^{\circ}$  Latitude North.

Also known as subtropical westerly jet streams.



Over India these jet streams blow south of Himalayas all thro' the year except summer.

Jet Stream - ① Narrow belt of high altitude (above - 12000m) westerly winds in troposphere.

Speed, in winter - 184 km/hr

in summer - 110 km/hr

- अनेक प्रकार के Jet stream असून विभिन्न mid-latitude & tropical एवं subtropical भागों के द्वारा।

→ Western Cyclonic disturbances -

- It experienced in North & north-western parts of country during winter months.

- In summer, the subtropical westerly jet stream moves north of the himalaya with the apparent movement of sun.

- An easterly jet streams, called subtropical easterly jet streams blows over peninsular India, approx over  $14^{\circ}\text{N}$  during summer month.

## \* Western cyclonic disturbances -

- Weather phenomenon of the winter month.
- Brought in by westerly flow from the Mediterranean region.
- They usually influence the weather of the north & north western regions of India.
- Tropical cyclones occur during the monsoon as well as in Oct-Nov. on the part of easterly flows.
- These disturbances affect the coastal regions of the country.

## \* Indian monsoon -

Monsoons are experienced in tropical area bet<sup>n</sup> 20°N to 20°S.

## \* Mechanism of monsoon -

- ① Differential heating & cooling of land & water
- ② Shift of position of ITCZ (Inter Tropical convergence zone)
- ③ Presence of the high-pressure area, east Madagascar approx at 20°S over the Indian ocean.
- ④ The Tibetan plateau gets intensively heated during summer.
- ⑤ The movement of the westerly jet streams to the North of the Himalaya & the presence of the tropical easterly jet stream over the Indian Peninsula during summer.
- ⑥ Changes in the pressure conditions over the southern oceans.
- ⑦ Normally when the tropical eastern south pacific ocean experiences high pressure, the tropical eastern Indian ocean exp. low pressure.  
- But in certain yrs, there is reversal in the pressure cond'ns & the eastern pacific has lower pressure in comparison to the eastern Indian ocean.

This periodic change in pressure conditions is known as Southern Oscillation (SO)

SO is connected with El Nino.

## \* El Nino (spanish word)

- Arrives every 2-5 years.
- Warm ocean current.
- Coast of Peru (Pacific Ocean)
- Meaning (the child 'boy', baby Christ)
- This current starts flowing during Christmas.
- Presence of El Nino leads to increase in sea-surface temp. ( $1^{\circ}\text{C}$  rises) & weakening of the trade winds in the region.

## \* Arrival of Monsoon in India -

1 June - Kerala.

Arabian Sea - Mumbai 10 June

2 Branches of monsoon -

Bay of Bengal - Assam - 1st week of June

- Arabian sea branch & Bay of Bengal branches of the monsoon merges over the northwestern part of the Ganga plains.
- Delhi receives generally monsoon from Bay of Bengal branch at end of June (29th June)
- HP  $\Rightarrow$  mid of July ~~पहाड़ी वर्षा~~.

## \* The seasons -

- ① Cold weather - winter.
- ② Hot - summer
- ③ Advancing monsoon - rainy season.
- ④ Retreating (Post monsoon).

### (a) Winter -

- Mid Nov to Feb.
- Dec & Jan - coldest months in northern part of India.
- Temp decreases from south to north.
- Days are warm & nights are cold.
- Northeast trade winds prevail over the country.
- Mahawat - Total amount of winter rainfall local name.
  - They are immense important for cultivation of Rabi crops.

### (b) Summer -

- Mar-May
- Apparent northward movement of sun, the global heat belt shifts northward.

→ Loo -


- These are strong, gusty, hot, dry winds blowing during day, over the northwestern & north India. Sometimes they even continues until late in evening.

### (C) Advancing monsoon (Rainy season) -

- June
- wind blows at velo. of 30 km/hr.
- ~~तीसरी रात्रि~~ → ~~तीसरी~~ hills ~~तीसरी~~ southern ranges.

when the axis of monsoon trough lies over the plains, rainfall is good in these parts.

### (d) Refracting / Post monsoon -

- Oct - Nov.
- upperent movement of sun towards south.
- Day temp high & nights are cool & pleasant.
- Land is moist.
- Weather becomes 
  - high temp
  - humidity
  - Oppressive during day.
- October heat.

CH.5. - Natural vegetation & wild life.

- India ranks 10th in world & 4th in Asia for plant diversity,
- 6% of worlds total flowering plant occupies in India.

Biome - Very large ecosystem on land having distinct types of vegetation & animal life is called biome.

- Types -
- ① Tropical evergreen forest
  - ② Tropical deciduous
  - ③ Tropical thorn & scrub
  - ④ Montane forest
  - ⑤ Mangrove forest.

## ① Tropical evergreen forests -

Area - ① Western ghats

② Island group of Lakshadweep

③ Ad & Nic.

④ Upper parts of Assam.

⑤ Tamil nadu coasts.

Height - 60m

Rainfall - more than 200 cm

Plants - Ebony, Mahogany, Rosewood, rubber, & cinchona.

Animals - Elephants, Monkey, lemur & deer.

## ② Tropical deciduous forest / Monsoon forests

- सर्वत्र देश में पाया जाता है।

Rainfall = 70 - 200 cm

Shed = पाने 60 - 80 लीटर्स/मी<sup>2</sup>/घंटा

### ⇒ moist deciduous -

Area - Eastern part of country

- North eastern states

- Foothills of himalaya.

- JH, west OR, CG.

Rainfall = 100 - 200 cm

Plant = Teak, Bamboos, sal, shisam, sandalwood, Khar, Kusum, arjun  
Mulberry.

### ⇒ Dry deciduous -

Rainfall = 70 cm - 100 cm

Area = BH, UP

Plants = Teak, sal, Peepal, Neem.

## ③ Thorn forests or scrubs -

Rainfall - less than 70 cm.

Area - North western part.

Semi-arid area of GJ

RJ, MP, CG, UP & HY.

Plants - Acacia, Palms, euphorbiacs & cacti.

जड़े खोलवर परारणेही जलाता है।

Stem - Succulent to conserve water.

leaves - mostly thick & small to minimize evaporation.

Moist deciduous (200-100cm)

Dry deciduous (100-70cm)

#### ④ Montane forests -

- Decrease in temp with increase in temp. altitude.
- Leads to the corresponding change in natural vegetation.
- As such, there is a succession of natural vegetation belts in the same order as we see from the tropical to the tundra region.

→ Wet temperate type forest.

$$Ht = 1000 - 2000 \text{ m}$$

- Plants - 1) Evergreen broad-leaf trees  
2) Oaks & chestnuts.

→ Temperate forest.

$$Ht = 1500 - 3000 \text{ m}$$

Plants = coniferous trees like pine, deodar, silver fir, spruce & cedar.

These forest covers mostly the southern slopes of Himalaya.

→ Alpine forest -

Ht = More than 3600m - above sea level.

Plants = silver fir, junipers, pines & birches.

→ Tundra -

Higher altitudes.

Plants - mosses & lichens.

Animals -

Kashmir stag, spotted deer, wild sheep, jack rabbit, Tibetan yak, snow leopard, squirrels, shaggy horn wild ibex, bear & red panda.

\* Mangrove forest -

Area - coastal area.

Delta of Ganga, Mahanadi, Krishna, Godavari, Kaveri.

Plant - Palm, coconut, Keora, Agar.

Animal - Royal Bengal tiger, Turtle, crocodiles, gharials & snakes.

\* Medicinal plants -

① Sarpgandha - Used to treat BP.

② Jamun - The juice from ripe fruit is used to prepare vinegar which is carminative & diuretic & has digestive properties.

③ Arjun - Fresh juice of leaves cure for earache  
It is also used to regulate BP.

Babool - Leaves are used to cure eye sores.

Its gum is used as tonic.

Neem - Has high antibiotic prop & antibacterial properties.

Tulsi plant - Cure cough & cold.

Kachnar - Cure asthma & ulcers. The buds & roots are good for digestive problem.

#### \* Wild life

- More than 89000 animal species.

12000 bird sp.

13% of worlds total.

2500 species of fishes

12% of the worlds

- 5-8% of worlds  amphibians  
Reptiles  
mammals.

- Elephants. Most majestic animal among the mammals.

\* India is the only country in world which has both tigers & lions.

वनोंके जागतिक विवरण (26.19% जगत)

- |                      |                     |
|----------------------|---------------------|
| (1) यूरोप - 27%      | (1) Russia (45.40%) |
| (2) S. America - 23% | (2) Canada (49.24%) |
| (3) Africa - 17%     | (3) Brazil          |
| (4) N. America - 14% | (4) USA             |
| (5) आशिया - 14%      | (5) China           |
|                      | (6) Rep. of Congo   |
|                      | (7) Australia       |
|                      | (8) Argentina       |
|                      | (9) Indonesia       |
|                      | (10) India (24.68%) |

# आवर्षण (Drought)

भारतीय कृषी ओपोगानुसार अवर्षण प्रकार -

- ① वातावरणीय अवर्षण - एवा. १८०० प्रदेशात वार्षिक सरासरीचा पर्जिचा वृत्ति २५% (Meteorological) किंवा लाईन कमी प्रकार
- ② जलीय अवर्षण - विद्युक्त प्रकार न पडल्यास नव्या, तळी, सोरोवरे, बिहिरी, कोरब्या पडू नागतात, खुजलाची पातळी खोल जाते.
- ③ कृषीय अवर्षण - कमी पर्जिचा मुळे जमिनीतील आंदोलन औलावा कमी होवून पिकाची वाढ खुंटते व खाल्यांने आणि पशु-चारा यांची कमातरता निभाणि होते.
- ④ पारिस्थितिकीय अवर्षण - जेव्हा नेसार्किक परिसंस्थेची उत्पादकता घटते तरोच प्राकृतिक परिवर्बनाती द्याति होते. परिसंस्थेत पारिस्थितिकीकरण दैनंदिनचे परिवार्ग व नुकसान होते. वायाची कमातरता.

\* अवर्षण प्रवण होणे प्रदेश -

एकूण होणे  $\rightarrow$  १६% or १९%

एकूण लोकसंख्या  $\rightarrow$  १२%

भारासाठी होणे  $\rightarrow$  १० (lakh sq km)

बचाव वेळा  $\rightarrow$  १/२ of total India is under drought or 30%.

\* अवर्षणाचे प्रकार -

① अति तीव्र

$\rightarrow$  RJ - अरवली टेकड्या  $\Rightarrow$  मसुस्थानी + गुजरातमधील कृषि.

$\rightarrow$  RJ मध्यील जैसलमेर + वारमेर जिल्हे (१८ cm घेक्का कमी पर्जिचा )

② तीव्र अवर्षण

① East RJ ② MP ③ East MH ④ KA ⑤ Telangana ⑥ North TN.

⑦ South JH ⑧ DR.

③ मध्यम प्रवण

① North RJ + HR,

② South UP

③ गुजरातचा उरलेला माग

④ कोकण वगळता उर्फित MH.

⑤ JH, TN, कोरिन्हार पठार + KA.

भारतात अऱ्णदात्याच्या टीव्हाई = अकाल  
पाल्याची टीव्हाई = जलकाळ  
पशुचारा टीव्हाई = तिळकाळ  
विकाळ



## भारतीय मृदा -

(A) गोलांची मृदा - 40% of total area of country.

निर्मिती - नव्यांनी वाहन आणलेल्या गाळ व सागर किनारपटीवर साशारी लाटांच्या काढाचिले गोलांची मृदा तथार झालेली झोऱे.

(Potash + Phosphoric acid + Lime) PH = 7.5

प्रदेश -

(a) सततगं - गोंगा - ब्रह्मपुरा नव्यांच्या मैदानी प्रदेशात

(b) PB, HR, UP, BH, AS.

गुणधर्म - उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील गोलांच्या सैंचयनामुळे उपचकार -

मांगड / कुणी गोलांची

- उंच ग्रामावर
- नवीन गाळाचे निष्ठेपण नाही
- UP, BH आणलेते.
- AS मध्ये ब्रह्मपुरा खोचात पुर रेषेच्या वलीकडे.
- उस, फके, भाजपाला, तांदुक
- Rich in potash & organics but poor in phosphorus & N<sub>2</sub>.
- Light grey to ash grey colour

बादर / नवीन गोलांची.

- नवीन गोलांचा मृदेचे निष्ठेपण
- वाराण्य व उत्तर भागात - कोरडी व सिंधु
- WB  $\Rightarrow$  मृदा आणि कुम्भ मेंद्र व ओलांच्याची
- रांदूक, तांग, उस.

(B)

(B) काळी मृदा / रेशूर मृदा (Black cotton soil)

- 18.6%

- पाक्याचा निचय लवकर होत नाही.

निर्मिती - Basalt & Granite यांची डाळी होऊन.

गुणधर्म - PH (8.5-9)

- ① लोह, Aluminium व अल्युमिनियम प्रमाण जास्त.
- ② इंटेनी फेरस मॅग्नेटाईट (मुख्यत: इंटेनिअम) मूळे मृदेला काळा रंग.
- ③ Potash, चुंगाखडी, अल्युमिनिअम, कॅल्चिअम, मॅग्नेशिअम ने अमृद्धा.
- ④ ओलावा इकून तेलाच्याची क्षमता जास्त.
- ⑤ Phosphorus, N<sub>2</sub> & organic matter चे प्रमाण खूप कमी.
- ⑥ Clayey, deep & impermeable.

प्रदेश - MH; तापी, गोदावरी, नर्मदा, कुशांग थोरे, GJ, KA, AP.

\* तापी नदी खोचात या मृदेची जाडी अवधिक 6m.

पिके - खरीप व रुखी पिके

- तुण्डांबो, तेलाबिया, भाजीपाला, लौंगे, मोर्यांबी, द्राक्षे.

$\rightarrow$  यी मृदा अंजनल्यावर फुगाते, चिकट होते व सुक्तल्यावर आकूचन घावते.

$\rightarrow$  बहाल्यात मेंगा पडतात.

$\rightarrow$  काळुरा, ऊस, तंसाऱ्या गडादी पिके.



### ③ तांबडी मृदा (Red & Yellow soil) - 10.1%

- Iron peroxide मुळे तांबडी ईंग.

प्रदेश - TN, KA, AP (North East), OR, BH, RJ (अटवली टेकड्या)  
बासी, जैतिया व नागा टेकड्या.

#### मुख्यादार्थ -

1) सेंद्रीय घटक व नायट्रोजनचा अभाव

2) Magnesium, Iron, Aluminium ची संयुगे.

3) pH = 5.5 = 7.5

4) पाण्याचा निचरा होतो.

5) येद्या ईंग त्यात असेलेल्या लोहांचा उंशामुळे लाल / तांबूस

6) It looks yellow when it occurs in hydrated form.

पिके - पाणी व खेतांचा योग्य क्षिक्षण पुरवठा केल्यास

नांगणी, भात, तंबाखू, भाजीपाला, बूझिंग, उस, राठाळी

- MH त सागाची वजे.

- A.P. मध्ये हिला चलका चृणातात.

### ④ जांभा मृदा (Laterite soil)

- जांभा तापमान जांभा पडऱ्या.

- 7.5%.

- pH = 4.5 to 6.5

निर्मिती - 1) उषा कटिलंदीय प्रदेशात आफी हवामानात जांभा जमीन तयार होते.  
2) पातसाचे प्रमाण 200 cm घेका नासा असेल्याने खडकाचे अपक्षय व अपक्षरण होते.  
3) डोडकातील सिलिकावर अपक्षयाची किंवा होवून लिचिंगची प्रक्रिया व व्यापाराने Iron oxide तयार होते.  
4) Rich in Potash, Iron oxide & aluminium.  
5) Poor in org. matter, nitrogen, phosphorus & calcium.

प्रदेश - सत्यांद्रिया धोरमाया, पुरवाट, शजगहल टेकड्या, KE, KA, MH, AP, OR.

Red laterite soils in TN, AP & KE are more suitable for tree crops like cashew.

मुख्यादार्थ - Aluminium oxide व Iron ची टुकडे आढऱ्यात.  
- फारसी सुपीक नाही.  
- खेतांना त्वारीत पुरिसाठा

पिके - नांगणी, भात, कड्याव्ये, ऊस, आंबा, कांदा.

## ⑤ पर्वतीय मृदा व वर्ने मृदा

- अपरिपक्व मृदा

- 8-6 %

निर्मिती - दगड गोळ्यांच्या गिरणापाश्युन

प्रदेश - 1) हिमालयाच्या पर्वतरांग, शब्दाडीचा घोडमाथा  
2) पुर्वधार 3) AS, MF पर्वतमध्ये प्रदेश.

4) OR वा लाराडी आठात.

कृत्रियांश - 1) या जमिनील Potash, Phosphorus, चुनखडीचे प्रमाण कमी  
2) चांगल्या उत्पळासाठी खेताची गरज  
3) सेंद्रीय + N<sub>2</sub> प्रमाण जास्त.

पिके - चव, कॉफी, फळसाठे, मका, गेहू व बारी.

## ⑥ वाळवंटी मृदा (Arid / Dead soil)

- 4-3 %

- pH = 7.5-8

निर्मिती - 1) अति उल्पाता, कोरडे टवाऱ्याल व अत्यधिक पर्जन्य यामुळे प्रदृष्टातील  
उडकांचे अपक्षय लेऊन वाळू वरेती तयार होते.

प्रदेश -

1) अरवलीच्या पसिंचेकडील भाग

2) PB & HR दक्षिण भाग

3) GJ  $\Rightarrow$  सौराष्ट्र व कर्कण.

कृत्रियांश -

① क्षार अद्यिकृप्तमाणात

② छागसी कमी

③ झोलावा घरेलू ठेवल्याची क्षमता कमी

④ Phosphate चे प्रमाण जास्त, N<sub>2</sub> चे कमी.

⑤ Colour - Red to brown.

पिके - कृत्रिय जलसिंचनाचा सोयी उपलब्ध केल्याचे विविध पिके.

## ⑦ शारथुकां व अल्काली मृदा.

Also known as UP  $\rightarrow$  Usara, PB = कालर, EA = काली, MH = चोपचा / लार.

- Rich in Na, K, Mg.

- Infertile land.

- Lack in H<sub>2</sub> & Ca.

- 2-1 %

- pH = 8.5

- Excessive irrigation in dry climate cond<sup>n</sup> promotes capillary action, which result in deposition of salt on the top layer of soil.
- In PB & HY farmers are advised to add gypsum to solve the problem of salinity in the soil.

### ⑧ दीखुकता व सौंदर्य मूदा -

प्रदेश - आष्ट्री हामानाहा, जात्र पञ्च

- किनार्य दृश्य ग्राम.

- केरल - केरलीना व अलैफि जिल्हे.

### जुलाई -

- Large quantity of dead organic matter.
- Rich in humus & organic content.
- Heavy & Black in colour.

\* Bad Land - Land becomes unfit for cultivation.



मृदा प्रकार	pH	प्रदेश	पिके
१) गोकाची मृदा	7.5	रोडस्थानचा काढी माग, पंजाब, हरियाणा, तांडुल, चहा, झास, UP, BH, WB, Assam, नमदा, तापी, महानदी, गोदावरी, कृष्णा, कोवेरी, नल्हाची खोरी व बिश्वज प्र., उत्तर भा. मेदान.	फोड़, ज्वारी, बाजरी, मका, गहू, तांबा, तृणधार्य, कडधार्य
२) कापसाची काळी रेहूर मृदा	८.५ - ९	MH, GJ, MP, KA, AP, TN, तापी, नमदा, गोदावरी, कृष्णा खोरी.	तृणधार्य, कापूस, तेलविड्या, गाजीगाळा, संभी, गोरांवी, दाढो, लेस, कंतवार्य.
३) तांबडी मृदा	५.५ - ७.५	TN, KA, AP, MH, OP, BH, JH, RJ (अरकी) आत, नाचली, तंबखू, WB (मेदिनीपुर), UP (झांसी, छमीशुर)	छस, रताळी, शुईमुग, शारीपाला
४) जोमा मृदा	४.५ - ६.५	शत्र्याई धाटमाथा, तुविधाट, शनमहान टेकडा, आत, नाचली, कडधार्य, KA, रजागिरी, सिंधुपूर्ण, कोल्हापुर,	काय, डांबा, काय
५) वने व पर्वतीग मृदा		सत्यादिवा द्विविधाटमाथा, हिमातव वर्तिरांगा, AS, ME, UK, HP, J+F, WBC (दर्जिलिंग)	चहा, कांफी, फळक्षेत्र, मका, गहू, बाजी
६) शुष्क वालुकामय मृदा	७.५ - ८	RJ व माग, PB व HR व माग, ज्ञ सोराव कट्ठा, UP व माग.	तृणधार्य, कापूस
७) श्लारधुक्त व डाळकाळी मृदा	८.५ - १०	RJ, PB, HR, UP, BH, JH - कोरड्या हवामान प्रदेश.	तांडुल, त्रिस, ज्वारी, बाजरी, केळी.
८) पीट्युक्त व सेंद्रिग मृदा		आदि हवामानाच्या प्रदेशात किंवरपटी मागात, KE (कोरड्याम + उलेपी)	-





वर्णाये	पुस्तक	बुक्स	हिंदी	उपग्रहा
१) उपग्रहा कहिंचीय उंगराह / चर्चित वने.				
२) केदमण्डि उंगराह वने.	मुख हिंमालय	ओक, चेस्टनड, हँशा, पाइन, बीच चीर, सोक, जामूल, हॉइडेंड्सन	बने घटट्यार व वर्षवार हिंवी	
३) मार्टि उंगराह वने (या इन्हीं वने)	ग. हिंमालय			
४) शुष्क अलाहित उंगराह वने. भावार, हिंमालीक, प. छि.	कुलिल, आकेशिया, पिस्याइमा			
५) उंगराह शम्भितोषा कहिंचीय वने.	हिंमालय छोला	देवदार, पाइन, सिलार, गिराहर, फर, ओक, हेमलोक		
६) भार्टि वने				
७) हिंमालयीन लाटुर सर्व-	काश्मीर, HP, UK, दार्जिलिंग,	पाइन, सिलार, गिराहर, फर, सफुरा, देवदार		
८) हिंमालयीन लैटुर - - -				
९) अल्पाईन वने.	हिंमालय	देवदार, जुनीधर, गिलोक्षार, ओक, हँशा, मैपल, शॉलिक, सोलिटा		
१०) अ. - अल्पाईन वने			फर, कैल, स्पुल, हॉइडेंड्सन, पाम.	
११) आई-अल्पाईन लैटुर			-हॉइडेंड्सन, बर्फि, हविरिंग, हनिशकल	
१२) शुष्क-अल्पाईन शुरुटी			झुनीपर, हलीशकल, औटमिशिया, पोर्टटिला.	

① Mountain forest


Northern

southern

Western Ghats

विह्वायन

निलगिरी.



आविसी जमानी - गुजरात, बांगलादेश, भौतीया, गुजरात.

② Littoral & swamp forest -

(समुद्र किनारावरील व पश्चिमी ओर)

→ India has rich variety of wetland habitats.

→ About 70% of this comprises area under paddy cultivation.

→ Total area of wetland = 3.9 million hectares.

→ 2 sites → घिरंगी साकेत (COR)

↓ → कोवशेव राष्ट्रीय उद्यान (भरतपुर)

Protected as water fowl (पायातील शाश्व) habitats under the Ramsar.

\* Countries wetlands have been grouped under 8 categories.

- ① The reservoirs of the Deccan plateau in the south together with the lagoons of the other wetlands of southern west coasts.
- ② The vast saline expanses of RJ, GJ & Gulf of Kutchh.
- ③ Fresh water lakes & reservoirs from GJ eastwards thro RJ & MP
- ④ The delta wetlands & lagoons of India's east coast (chilka)
- ⑤ The fresh water marshes of Gangetic plains.
- ⑥ The flood plains of Brahmaputra, the marshes & swamps in the hills of north east India & Himalayan foothills.
- ⑦ The lakes & rivers of the mountain region of Kashmir & Ladakh
- ⑧ The mangrove forest & other wetlands of the island areas of A & N islands.

### ③ Mangrove forests (खारफूली वने) -

- Area - 6740 km<sup>2</sup>
- 7% of world's mangrove forest.
- In 2001 Actual forest cover = 20.55 %
- Lakshadweep = 0% forest area.
- AfN → 86.93 %.
- Most of the state with less than 10% of forest area lie in the North & N-EW part of country ⇒ RJ, GJ, PB, HY, DL.
- 10-20% → TN & WB
- In peninsular India (except TN, DNH, GA) 20-30% area under forest cover.
- There are 15 states where the forest cover is more than 1/3 of total area.
- On the basis of % of actual forest cover, the states have been grouped into 4 regions.



① 1st forest policy = 1952




सुधारोत्तम = 1988

### \* Social forestry (सामाजिक वनीकरण) -

- प्रशिक / नापीक जमीनीवर वनीकरण करो व वनाचे संरक्षण आणि विकासपण.
- purpose - Helping in environmental, social & rural development.

- National commission on Agriculture - 1976

↓  
classified social forestry into 3 categories.



→ 1972 Wild act.

↓  
1991 Amendment.

→ There are 92 national parks & 492 wildlife sanctuaries covering an area of 15.67 million hectares.

→ Govt. of India & UNESCO's → Man & Biosphere programme.

→ Tiger Project (1973)

- सुरक्षितील 9 tiger reserves
- Now 27.

→ Project elephant (1992) = 13 states.

→ Biosphere reserves aims at achieving 3 objectives -

- ① Development
- ② Conservation
- ③ Logistic.

\* वर्णन धमान -

① उष्ण कटिंदंडीय शुष्क पानवर्डी = 41.07 %

② — — — आर्द्र — — = 19.73 %

③ तिम सदाहरित = 13.79 %

④ हिमालयीन आर्द्र समशीलोत्तर = 4.12 %

⑤ फे. आर्द्र सदाहरित = 2.92 %

### अवस्था -

#### A) उच्च स्थिर अवस्था -

- कृषि क्षेत्राशी निगडीत.
- जन्मदर + मृत्युदर दोन्ही जास्त.
- जन्मदर + मृत्युदर दोन्ही स्थिर → लोकसंख्या स्थिर.
- आदिम तुगम भागातील जनानी.

#### B) प्रारंभीची प्रसरणशील

- अर्थव्यवस्थेचा विकास → मृत्युदर कमी व जन्मदर जास्त.
- लोकसंख्या विस्फोट
- केनिघां.

#### C) तिसरी - डिशिराची प्रसरणशील

- अर्थव्यवस्था उद्योगक्षेत्राशी निगडीत, शहरीकरण ↑
- जन्मदर, मृत्युदर दोन्ही कमी.
- लो.सं. मंडळातीले वाढते.
- भारत, विकल्पनशील देश.

#### d) निम्न स्थिर -

- जन्मदर, मृत्युदर ↓ लोकसंख्या स्थिरीकरण.
- अमेरिका.

#### E) हासमान -

- जन्मदरोपेक्षा मृत्युदर कमी.
- लोकसंख्या घट.
- जन्म जमनी.

#### \* भारत -

- A) उच्च स्थिर - 1781 ते 1891 ते 1921
- B) प्रारंभीची प्रसरणशील - 1921 ते 1981
  - B1) स्थिर वाढ - 1921 ते 1951
  - B2) शिख वाढ - 1951 ते 1981
- C) डिशिराची प्रसरणशील - 1981 ते 2011

#### \* 2011 ची जनगणना

- एकूण 15 वी. श्वातंस्यानंसर > वी.
- आपली जनगणना आपले भावित्य.



'अधिकारी - विद्यार्थी संघालित'

# भारती अकॉडमी पुणे (MPSC/UPSC)

संयुक्त गट 'ब' व गट 'क' मुख्य परीक्षा (सप्टेंबर) 2023

**MISSION 280+**  
Integrated Batch.

## वैशिष्ट्ये

- ◆ 240+ hr Teaching
- ◆ अधिकाच्यांचा नोट्स
- ◆ Personal mentorship
- ◆ 10 tests & Analysis
- ◆ Vocabulary कर विशेष भर
- ◆ Total PYQ solving
- ◆ Time management
- ◆ 11<sup>th</sup> hr Revision method
- ◆ Short Tricks
- ◆ 15+ Expert मुख्य परीक्षा दिलेले Faculty

चला तर मग शिक्या  
अथा अधिकाच्यांकडून ज्यांनी  
पेपर-1 मध्ये **80+**  
मार्क्स मिळवले आहेत.

पहिल्यांदाच मुख्य परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची पहिल्या दिवसापासून परीक्षेच्या दिवसापर्यंत, सर्वोत्तम तयारी.

आधी मुख्य परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी मार्क्स वाढवण्याचे one stop solution.

**बंग सुरुपात - 15 मे 2023**

फीस : मुख्य परीक्षा INTEGRATED BATCH  
**FEES 5999/- ONLY**

Offer: 4999 for first 100 Admissions

## FACULTY

### PAPER - I ENGLISH

श्री. अक्षय जाधव सर  
राज्यसेवा 2021 Rank- 52  
Paper 1 Marks  
राज्यसेवा 21 - 79 A50 - 2017 - 84

श्री. निलेश चव्हाण सर  
Paper 1 Marks  
STI 2022 - 75  
MPSC 2021 - 77

श्री. व्यंकटेश बामणे सर  
(UPSC CDS Mains)

### PAPER - I MARATHI

श्री. अगिंजित साहुरुदे सर  
Excise 2022 (Rank 3)  
Paper 1 - 79

श्री. सौरभ पिसाळ सर  
मराठी अभ्यासक

श्री. नंगेश कोळावळे सर  
(PSI 2019)  
(PAPER 1 - 78)

श्री. जानेश गवळे सर  
राज्यसेवा 2021  
CLASS 2

### PAPER - II

श्री. राहिद चोंडो सर  
Maths and reasoning  
10 yrs experience

श्री. प्रतीक लंबे सर  
(राज्यसेवा-2021 Rank 47)  
POLITY

श्री. अक्षय येवले सर  
(राज्यसेवा 2021- Class 1)  
HISTORY

श्री. सुरज गायकवाड सर  
(राज्यसेवा, 2021-Rank 147 )  
(Economics)

श्री. अक्षय खाडे सर  
(Science )

9637388094 9860382296

9765721443 9420677384



Join Our Telegram-  
@BharariAcademy

- मारताची लोकसंख्या - 121,08,54,977.
- पुरुष - 51.5%, स्त्रिया - 48.5%.
- वाढ - 17.7%.
- घनता - 382
- लिंगगुणोत्तर - 94.3
- ओमेग - 91.8
- श्रोदराशनता - 72.98%.
- भाषीं - 64.86%. शहरी - 31.11%.
- लो.सं. UP (19.98), MH (11.23), BH  
कमी - अद्याद्वीप / शिवकीम  
निवास - श्रावणे.
- कमी - दिवांग हैंली (AR)
- 53 दशालक्षी शहरे (3 (उकोरीचेक्षा) जास्त - बृहलुंबई, Delhi, Kolkata)
- शहर → 5000 लोकसंख्या  
75% पुरुष कामगार गोरक्षधी क्षेत्रात  
घनता 400 प्रति किमी जास्त.

